

# TIGHT BINDING

UNIVERSAL  
LIBRARY

OU\_192592

UNIVERSAL  
LIBRARY



OUP—390—29.4.72--10,000.

**OSMANIA UNIVERSITY LIBRARY**

Call No. M 83  
Author S 46 H

Accession No. M 1671

Title

This book should be returned on or before the date last marked below





# हिंदोव्यावर

विभावरी शिर्खकर, बी. ए.

प्रकाशक—हरि विष्णु मोटे, प्रतिमा नवरी, मुंब

किंमत नववा रुपय

प्रथमावृत्ति, एप्रिल १९३४  
या पुस्तकासंबंधी सर्वे प्रकारचे हक्क  
प्रकाशकाचे स्वाधीन.

मुद्रकः

म. ना. कुल्कर्णी, प्रोग्रायटर, कर्नाटक प्रिंटिंग प्रेस,  
३१८ ए, ठाकुरद्वार, मुंबई २

---

## हिंदोल्यावर

---



# हिंदोळ्यावर

---

शामला माणिकच्या स्वाधीन करून अचला घरी जायला निघाली. “ हें काय, जातेस इतक्यांत ? ”

“ हो ग, जातें; बाबा आला असेल घरी. ”

“ अग तो कसला येतो इतक्यांत ? तो आतां संध्याकाळ्यपर्यंत येत नाहीं ! ” माणिक म्हणाली. माणिक व अचला दोघी हंसल्या. माणिक-पेक्षां अचलेचें हंसणे जरा निस्तेज होतें खरें. ती लोच म्हणाली, “ नाहीं ग, आज तो मला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे डोक्ले तपासायला. ”

“ ताई, बाबा येत नाहींत, मी सांगतें तुला. त्याच्या लक्षांतमुद्धां नाहीं राश्याचं हो आतां ! ”

“ माणिक, तुला माहीत नाहीं बाबाचं बहिणीवर प्रेम किती आहे तें. असे भाऊ मिळायलामुद्धां भाग्य लागतं. ” अनन्द

“ वा, वा, जणुं तुझा भाऊ न् माझा नाहींच जसा ! ”

“ तुझा आहे नि माझाहि आहे. पण तुझ्या संसारांत तूं इतकी गढली आहेस, कीं तुला तें दिसून येत नाहीं.—”

## हिं दो ळ्या व र

“आणि त्याच्या संसारापुढे त्याला बहिणी दिसायच्या नाहीत !”  
माणिक हंसत म्हणाली.

“त्याला अजून अवकाश आहे.” अचलेला आपल्या भावाचें आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव करून घेणेसुद्धां जिवावर येत होतें. ती शामला म्हणाली, “शाम, जाऊ ना आतां मी ? भुरे जातें हं.”

“भू !” शाम काय एका पायावर तयार होता. तो लागलाच दुडदुड धांवत डोक्यावर टोपी घालप्यासाठीं खुंटीजवळ गेला आणि पाय उंच करीत “पोपी” म्हणत आळीपाळीने मावशीकडे व टोपीकडे पहात राहिला.

“डोक्यावर पोपी न् बाकी उघडा भोंपळा !” अचला हंसत म्हणाली. शामला कोण घाई झाली ! तो पुन्हां तिच्याकडे धांवत आला व तिचे ओंचे धरून उभा राहिला.

“माछी, भू”

“आतां उद्यां जाऊ हं.”

छे: त्याला कुठला विश्वास. तो तिला मुळीच सोडीना. मावशी, मामा, वडील, आई, घरांतील कोणीहि “भुरे” निघालें, कीं त्याच्या बरोबर सलगी करून, वेळीं हट धरून, रङ्गून, हळ शाबीत करावयाचा, ही त्याची नेहमीचीच तंद्हा होती. बाबांनी, नाहीं तर मामांनी डोक्यावर टोपी घातली, आई, नाहींतर मावशी पदर सोडून उभ्या असल्या, कीं तो “भुरे” म्हणून समजे. शामचा डोक्या चुकवून

## हिं दो ल्या व र

जायचें, म्हणजे “ जायचे ” म्हटल्यानंतर खरोखर जायला पंधरा मिनिंटे तरी लागत. त्यांतून शामला मावशीचा किती तरी ओढा होता.

“ कुंदा कुणाची ? ”—“ आईची ” आणि “ शाम कुणाचा ? ” “ माछीचा ” असला तोंडी कबुली जबाब दिवसांतून अनेक वेळां तो मावशीजवळ देत असे. कुंदा झाल्यापासून माणिकचा बराच वेळ कुंदेच्या परिचारांत जाई. अचलेला शामचे लाड करायला पुरेसा वेळ होता. शामला इकडे हिंडव, तिकडे हिंडव, पोराहून पोर होऊन त्याच्या बरोबर खेळ. यामुळे शामच्या बंडाईला अचलेजवळ अधिक अवसर मिळे. दोन मुलांच्या मागें राहतां राहतां नाकी नऊ आलेल्या माणिकलाहि तें सोईचें असे. शाम सवंध दिवसभरसुद्धां मावशीजवळ राही. पण रात्रीं मात्र आईच्या पुढें, नाहीं तर पाठीशीं निजून कुंदेकडे तोंड न करितां आपल्याकडे तोंड करून निजप्पावद्दल तो आईजवळ हट घेई. आईच्या अंगावर आपला चिमकुला हात टाकून “ आतां आई माझी, कुंदेची नाहीं. ” या गोड समाधानानें स्वारी क्षणाधीर्त झोपीं जाई.

माणिक म्हणाली, “ जा घेऊन ये त्याला. संच्याकाळीं येतील हे न्यायला. ”

अचलेला मध्येंच कसलीशी आठवण झाली, “ अगबाई, माणिक, गुलाबाची आठवणच नाहीं कीं ग. तूं गेली होतीस बागेंत ? परवा बागेंत तीन कळ्या पाहिल्या होत्या. आज उमलल्या असतील नाहीं ? ” अचला उस्कंठेने बागेकडे जायला निघाली. “ अग, कसले गुलाब न्

## हिंदौ ल्या वर

कसलीं फुलं. आतां हौस नाहीं, मौज नाहीं. या मुलांचं करतां करतां तोंड वर काढायला होत नाहीं. ”

“ होय रे शाम ? आईला छक्कतां का रे ? ” शाम रडायला लागला. “ माढी मी. ”

“ गुलामा, माढीला कांहीं उद्योग नाहीं कीं काय ? ” असें म्हणून तिनें त्याला लटक्या रागानें उचलून घेतलें व त्याचे पटापट मुके घेत ती बागेकडे निघाली.

“ आतां आपडण बागेकडे जाऊऱ्यां ”

“ अचलेने बरोबर आणल्यामुळे खुशीत असलेल्या शाम म्हणाला, “ जाऊऱ्यां ” तिच्याप्रमाणेच त्याने स्वर ओढल्याने अचलेला हंसू आले. ती म्हणाली, ” आणीऱ्यागुलाबाचंडफूल तोझूऱ्यां ”

“ तोल्यूऱ्यां ”

“ आणि मऱ्याग आमच्याऱ्याशामच्या पोपीत घाऱ्यालंड्यां ”

“ घाऱ्यालंड्यां ” शाम अगदीं पोपटासारखा बोलत होता.

“ बघ कछं आहे छान छान ! ” अचलेने गुलाबाकडे प्रसन्न-तेने पहात म्हटले. फुलांचा मोहक गुलाबी रंग पाहून, शामही खाली उतररप्यासाठी धडपडूऱ्या लागला. “ माझनाड ”

“ माना काय ? हात नाहीं हो लावायचा ! काते आहेत. तोच-तील ” कांटा टोंचल्याचा लटका आविर्भाव करीत ती म्हणाली, “ सऱ्यां, हा. ”

## हिं दो ल्या व र

“ नाहीं, माना ”

“ नाहीं. नाहीं. नाहीं. तो पाहिलास का पोपट ? ” शामला  
फुलांचा विसर पाडऱ्यासाठी झटकन् दुसऱ्या बाजूला वकून अचला  
म्हणाली. तिनें गुलाबाकडे पाठ केली, पण शाम तिच्या खांद्यावरून  
मार्गे वकून फुलांकडेच पहात होता.

“ माना फू. ”

“ अस्सा आहेस अगदीं. ” अचलेने त्याला एक कोळ्हांटीचे  
फूल तोडून दिले. त्याने त्या फुलाच्या केळ्हांच पाकल्या पाकल्या करून  
टाकल्या. आणि पुढीं इवल्याशा हाताने गुलाब दाखवीत तो म्हणाला,  
“ फू ”

“ शाम, पाकल्या पाकल्या केल्यास ना त्या फुलाच्या ? आतां  
फू बी कांहीं नाहीं. ”

शामच्या आत्मप्रतिष्ठेला केवढा धक्का बसला ! जगांत येऊन  
अवधीं एक दोन वर्षे सुद्धां पुरीं न झालेला शाम—तो घरांत  
राजा होता. आई, वडील एवढेच नव्हे, तर घरीं येणारा जाणाराला  
सुद्धां त्याचा केवढा शह असे ! त्याला पाहिजे असणारी प्रत्येक गोष्ट  
त्याच्या मर्जीप्रिमार्जे करावयास लावण्यांत तो पटाईत झालेला होता.  
अधिक शब्द वायां न दवडतां, दोन दोन अक्षरी एकेकाच शब्दांत  
सर्व वाक्याचा अर्थ खचून भरून तो जेव्हां घरांत बोले, तेव्हां आपल्या  
गोड वाणीला भुलून थोर माणसेही कशीं पोर होतात, याचा त्याला  
पुरता अनुभव होता. त्याचे हंसणे, त्याचे खेळणे, त्याचीं एकशब्दी

## हिं दो व्या व र

---

वाक्ये—त्याच्या सगळ्या गोष्टींनी घरांतील माणसें वेडावून जात. अमुक गोष्ट पाहिजे असून त्याला मिळणार नाहीं? त्याला आपलें स्वत्त्व कर्सें राखायचे याची पुरी जाणीव होती. मावशीच्या अवज्ञेचा त्याला राग आला.

“**फूड्स**” म्हणून त्यानें अमोघ अख सोडले. गालावरून अश्रू ओघळले सुद्धां. त्या अश्रूंचा प्रभाव त्याला माहीत होता.

“शाम, कमाल आहे बाई तुझी.” अचलेनें लालभडक जास्वं-दीचे फूल तोडून त्याच्या हातीं दिले. गुबगुबीत गालावर अर्धवट आलेले अश्रू अनुयायाच्या अभावी तेथेच थबकले. शामच्या तोंडावर व डोळ्यांत हास्याची लकेर झाळकली. “पाकळ्या नाहीं हं काढायच्या.” तिनें त्याचे डोळे पुसले.

“हं.”

“आईलाऽफूड्सल दाखवूऱ्हांहं ? ”

“आई फू.” समाधानानें फुलाकडे बघून आपल्या गोड वाणीने भुरल घालीत असतांना, शामला फुलांच्या पाकळ्या तोडून आत्मसात करप्पाची अनिवार इच्छा झाली. सुंदर वस्तु त्रयस्थपणे दुरुन बघप्पा-पेक्षां ती माझ्याजवळ आहे म्हणप्पांत किती आनंद असतो! त्यापेक्षांही “त्या सौंदर्योचा मनमुराद उपभोग मी घेईन.” ही इच्छा किती बलवत्तर असते! मावशी बांगेतील उनाड रोपटीं तोडून टाकप्पाच्या नादांत असतांना, शामला त्या फुलाचे सौंदर्य छेडून पहाप्पाच्या विचारानें वेडावून टाकले.

## हिंदो ल्या वर

“ शाम, फुलाच्या पाकळ्या काघू नये अं.”

“ नये ” म्हणत शामनें एकेक पाकळी तोडलीसुद्धां.

“ ताई ! ” अचलेनें दचकून मार्गे पाहिले.

“ अगवाई, किती दचकले ! चच्च शाम, कुस्करलंस ना फूल एकदांचं ? तुमचा मुलगा अगदीं व्यतीपात आहे बाई.” भाऊसाहेबांना उद्देशून अचला म्हणाली.

“ थोडासा मावशीच्या वळणावर गेला आहे.”

“ होय का रे गुलामा ? ” शामनें कांहीं न बोलतां “ होय ” असें मानेनेच उत्तर दिले. दोन पाय पसरून पाकळ्या तोडण्यांत तो गदून गेला होता. शब्द खर्च करण्याइतकी सवड त्याला होती कुठे ?

“ भाऊसाहेब, तुम्हीं जा घेऊन स्वारीला. आतां मी जातें.”

“ नको बुवा. मी जातों आहें दुसरीकडे.”

“ असं काय हो ? अजून सुद्धां लाजतां कीं काय मुलाला घ्यायला ?”

“ हंट, लाजायचं काय त्याच्यांत ? ”

“ खरंच, माणिक सांगत होती मला, कीं शाम दोन महिन्यांचा होता तेव्हां ती माहेरीं होती. आणि एकदां आसपास कुणी नाहींसं पाहून, तुम्हीं शामला हातांत घेतलं आणि इतक्यांत काकू आली न् म्हणाली, “ अग बाई, मुलाचं कौतुक चाललं आहे वाटतं ? ” तेव्हां

## हिंदो व्यावर

---

ओशाके होऊन तुम्हीं त्याला खालीं ठेवलंत. ” भाऊसाहेब या आठवणीने मनापासून हंसले.

“ काय बुवा, बिलविलित पोरं ! काय त्यांना आकार का विकार ! मानसुद्धां सावरत नाहीं. कसं घ्यायचं त्यांना ? गोळे नुसते ! ”

“ म्हणून लाजलांत होय ? ”

“ अरे अरे ! कांटे टोंचतील. ” भाऊसाहेब शामकडे पाहून औरडले.

“ काय वाईं तरी. गेलास का तिकडे. अगदीं धडपड्या आहेस नुसता. ” शाम चोरासारखा उभा राहिला. त्याला घेत ती म्हणाली, “ भाऊसाहेब, परवांचं तुमचं तें गुलाबाचं कलम चांगलं आहे कीं. रंग छान आहे आणि फूल पण डवरलेलं आहे. ”

शाम अधाशासारखा फुलाकडे पाहूं लागला.

“ आतां अशी चपराक मिळेल एक. सांग, आईचं फूल कोणतं ? ” शाम बोटाने फुले दाखवूं लागला.

“ बाबाचं ? भाऊचं ? आणि माझं ? ” शामने मार्गे वळून कण्हेरीच्या झाडावरचे किडलेले, खुरटलेले फूल दाखवले.

“ अरे गुलामा ! ”

“ खरं सांगतो आहे तो ! ” भाऊसाहेब म्हणाले.

अचला एकदम खिन्ह झाली. “ खरं आहे तो सांगतो तें. वास नाहीं, घाण नाहीं, रूप नाहीं, रंग नाहीं; किडलेलं, खुरटलेलं फूल हें माझं प्रतीक आहे खरं. ” ती स्वतःशींच म्हणाली.

## हिंदो ल्या वर

“ताई, वाच हें” भाऊसाहेबांनी वर्तमानपत्रांतील एका कॉल-मवर बोट ठेवून तिला म्हटले. तिने शामला भाऊसाहेबांच्या हातीं देत वाचायला सुखावात केली. झरझर फिरणाऱ्या डोळ्यांनी एकेक अक्षर ओढून घेऊन तिच्या हृदयांत अस्वस्थता माजवून टाकली. “शाम, आतां मावशी नको ना?” अचलेने मनाचे आवेग जेथल्या तेथें रोधून म्हटले. भाऊसाहेबांना तिच्या या बाह्यतः धीरघृतीचें कौतुक वाटले. अचलेला सहानुभूतीचा एक शब्दही ऐकप्पाची इच्छा नव्हती; कारण उकळतें तेल जलविंदूच्या स्पर्शानेंही कडकङ्ग लागतें.

### २

अचलेच्या स्वभावाबद्दल भाऊसाहेब व माणिक या पतिपत्नींत बोलणे निये, तेव्हां “ताई भारी खंबीर अंतःकरणाची आहे” यावर त्या दोघांचेही एक मत होई. पण तिच्या स्वभावानें भाऊसाहेबांच्या मनांत एकप्रकारे कुतूहल निर्माण झाले होतें. अचलेच्या मनाच्या सगळ्या रंगछटा कळणे, हें तितकेसें सोरें काम नव्हतें. त्या रंगछटा हुड्कून पाहप्पाची तीव्र जिज्ञासा भाऊसाहेबांना असे. अचला कशी आहे, हें त्यांना माणिकपेक्षां अधिक कळले होतें.

अचला घरी गेल्यावर, असेंच बोलप्पावरून बोलणे निघाले, तेव्हां एकदम कसलीशी आठवण होऊन माणिक म्हणाली, “अग वाई, ताई अशी तशी नाहीं हो. मला तेव्हांचं आठवतं अजून. ताईचं लम्ब क्षाल्यावर सहा महिन्यांनी ती माहेरी म्हणून आली. त्याला सुद्धा

### ९

## हिंदो ल्या वर

महिना दोन महिने झाले. एक दिवस सकाळी आम्हीं झोंपाळ्यावरच बसलों होतों दोधी. इतक्यांत नानासाहेब बाहेरून आले, त्यांचा चेहरा काळवंडून गेला होता. म्हटलं, 'झालं काय बाई.' चांगले रडल्यासारखे दिसत होते. आम्हीं दोधी चरकलों, ते आमच्याशीं कांहीं न बोलतां, तडक दिवाणखान्यांत कोंचावर जाऊन पडले. व डोळे टिपूं लागले. आई लगवगीने जबल जाऊन म्हणाली, 'काय झालं?' ते काय बोलले, हें आम्हांला ऐकूं आलं नाहीं. आईही रङ्ग लागली. मी हक्कच आईजवळ जाऊन म्हटलं, 'आई, काय झालं?—'

'अचल, कपाळ फुटलं ग तुझं.' 'ताई ताहकन् उभी राहिली. 'नाना पाहूं पत्र.' नानासाहेबांनीं तिच्या हार्तीं पत्र दिले, तिने तें वाचले. विनायकराव वारल्याची हकीकत त्यांत होती. आम्हीं तिंधं रडत होतों. ताईचा चेहरा चमत्कारिक झाला. ती कठोर-पणाने जमिनीकडे दृष्टि खिळवून झोंपाळ्यावर बसली. तिच्या डोळ्यांतून टिपूसुद्धां आलं नाहीं. 'काय कठोर आहे ही!' आम्हां तिंधांनाही असं वाटल्याखेरीज राहिलं नाहीं. 'नवरा भेला, तरी डोळ्यांत पाणी येत नाहीं.' आमचे डोळे तिच्यावर खिळले. तिलाही त्याची जाणीव होतीच. शेवटीं ती कांहींशा घोगऱ्या आवाजांत म्हणाली, 'रडतां काय? कांहीं रङ्ग नका.' आम्हांला तिच्या या अमानुष वागण्याचा अर्थच कळेना. आम्हीं दुःखांत चूर होतों. आणि तिच्या चेहर्यावर कठोरतेशिवाय कांहीं नव्हतें. शेवटीं आई म्हणाली, 'अचल, समजायचं काय आम्हीं, तुझ्या अशा वागण्यानं?"

## हिंदो व्या वर

‘आई, त्यांना कांहीं सुद्धां झालेलं नाहीं.’

दोन महिन्यांत ताईला विनायकरावांकडून बोटभर चिढीसुद्धां आली नव्हती. मग ती असं काय बोलते ! कांहींच कळेना. ती कांहीं बोलली नाहीं. नेहमींप्रमाणे तिनें वेणी कुंकूं यथास्थित केलं. आम्हांला तिच्या अशा वागण्याचा तिटकारा सुद्धां आला थोडासा. नानासाहेब शेवटीं रागावले. तेव्हां मात्र तिच्या डोळ्यांतून खब्खबळ पाणी आलं. ती म्हणाली, ‘नाना, आज दोन महिने पकडवोरंट निघालीं आहेत. तीं चुकविष्यासाठीं या गांवचे त्या गांवाला असे गुस्पणे हिंडताहेत. त्यांनी मला सांगितलं कीं, अशानं जर निभलं नाहीं तर, मेल्याची अफवा पसरवीन. तें पत्र असंच कुणीतरी साव-कारानं लिहिलं आहे.’ आम्हां सर्वांनाच आश्रयाचा धक्का बसला. दोन महिने ताईला घरीं येऊन झाले होते. पण तिनें यजमानांचा इतकासुद्धां उणेपणा सांगितला नाहीं. ती मुळीं सासरचं कांहीं बोलतच नसे. आम्हांला कल्पनासुद्धां नव्हती तिच्या परिस्थितीची. इतकी नवच्याच्या अब्रूवर पांधरूण घालणारी बायको अन् कुठला मेला भिकार नवरा तिच्या नशिबीं आला पहा !’

अचलेला संसाराची किती हौस होती ! विनायकरावांबरोबर लम झालें, तेव्हां तिला किती धन्यता वाटत होती. नुकतेंच लम झालेत्या प्रत्येक मुलीला ‘आपल्याला कांहीं तरी विशेष स्थान प्राप्त झाले.’ याचा एक प्रकारे अभिमान वाटत असतो. याच दृष्टीनं अचलाही सभोवतालीं

## हिं दो व्या व र

---

पहात होती. तिचे चुलते अत्यंत प्रेमळ होते. पोरक्या अचलेला व बाबाला त्यांनी लहानाची मोठी केली. अगदी आपल्या पोटच्चा मुलीसारखी—माणिकसारखी—अचलेला त्यांनी वाढविली. अचला व माणिक या दोघींनाही आपण चुलत बहिणी आहोत, हा विसर पडला होता. अचला माणिक-पेक्षां चार वर्षांनी मोठी होती. तरी त्या बहिणी बहिणीच नव्हेत, तर मैत्रिणीही होत्या. अचला इंग्रजी सहावींत असतांना तिचे लम केले. अचलेचे लम ठरले, तेव्हां दोघींना एक प्रकारे आनंद झाला. दोघींची नाना तळ्हांनी रहस्ये चालत. लमाच्या आदल्या दिवशीं आनंदी वृत्ति असली, तरी दोघींच्याही मनांचा गोंधळ उडाला होता. अचलेला भाँवी आयुष्याच्या अझातपणाने, तर माणिकला आपली जीवाभावाची मैत्रीण दुरावणार व आपण एकव्या राहणार, या कल्यनेने गोंधळल्यासारखे झाले होते. अचलेला जांवयाच्या हातीं देतांना तिच्या चुलत्या चुलतीला आनंद झाला असला, तरी त्यांचे डोके वारंवार पाण्याने भरून येत. भटजींनी खब्या सुरांत मंगलाष्टके म्हणून नानासाहेब, सीताकाकू, माणिक यांच्या हृदयांत वाढवलेली कालवाकालव शेवटच्या टाळीने अश्रुरूपाने ओघकूऱ लागली. माणिक तर हुंदके देऊन रडूऱ लागली. अचलेला माणिकच्या किंवा काका-काकूच्या अकृत्रिम प्रेमाची पूर्ण जाणीव होती. कितीही नाहीं म्हटले, तरी लमाने अचला घरा-पासून दुरावलेली होती. विनायकरावांच्या घरी सर्व आनंदीआनंद होता; चार महिने अचलेच्या कानांत संसाराच्या नांदीचे मधुर स्वर तरंगून राहिले होते. तिला पुढील दुःखान्त कथेची कल्यनाही नव्हती.

## हिंदो व्यावर

---

तिची विनायकरावांवर पूर्ण श्रद्धा होती. त्यांच्या चांगल्या गोष्टी दुस-  
च्यांना सांगून, वाईट गोष्टींकडे कानाडोळा करप्पाचा पत्तीधर्म ती  
कसोशीनें पाळीत होती. पुढे बिचारीला सासरच्या मायानगरीचें  
स्वरूप कदूं लागले. ती अंतःकरणांत दुःखी होऊं लागली. विनायक-  
रावांनी थोडे थोडे, पण जागोजाग करून ठेवलेले कर्ज बोलूं लागले.  
त्यांची अबू जागजागी विरलेल्या कपड्याप्रमाणे झाली होती. त्या  
विरलेल्या, फाटलेल्या अबूनें बाहेर हिंडणेही त्यांना असत्य झाले.  
कोणाही कर्जदारानें वाटें अडवून त्यांना विचारावें, “काय राव,  
किती दिवस तुमच्या बुटासुटाची भीड वाळगावी ?” विनायकरा-  
वांच्या मनाला डंख लागत. त्याचा वचपा म्हणून ते अचलेवर  
रागावूं लागले. तिचा बिचारीचा काय दोष ! इंगलंडहून आलेले पति-  
राज, पांच हजार हुंडा देऊन तिने विकत घेतले असले, तरी ती  
आर्यपत्नी होती. ती सर्व सहन करी. विनायकरावांना कर्ज कां ? हें  
तिला कळले नव्हतें; कोणालाच कळले नव्हतें. कर्जदारांचा भुंगा टाळ-  
प्पासाठी अचलेला माहेरीं पाठवून विनायकरावांनी घरांतून पळ काढला,  
तेव्हां गांवांत डंका वाजला. पण तो तिच्या माहेरच्या माणसांच्या  
कानीं आला नव्हता. तीही माहेरीं त्यावहाल अवाक्षर बोलली नव्हती.  
शेवटी विनायकरावांनी बन्याच मोळ्या किंमतीचें रहातें घर विकून  
कर्जदारांची भरपाई केली. त्या गरिबीतही अचलेने सुख मानले असतें.  
पण विनायकराव तिच्या देखत दाऱु पिंड लागले. नित्य नव्या  
बायकांना घरीं आणून नरकांत लोलूं लागले. त्या बायांची सेवा कर-

## हिं दो व्या व र

प्यासाठीं अचलेला फर्माने सोडूऱ्ह लागले. ती ऐकेना. तिला मारझोड नाना तन्हांनी होऊ लागली. विनायकराव अक्षरशः पशु बनले. शेवटीं त्या सर्वच प्रकारांची शिसारी आल्याने, तिने माहेरी येऊन विनायकरावांना नरकाचा मार्ग निर्विघ्न करून दिला.

किती आवडी हौशीने चुलत्याने तिचे लग करून दिले होते ! विनायकरावांनी पाश्वात्य सुधारणेचीं काय काय पुढे अंगावर चढविली होतीं, याची त्यांना काय, कुणालाच कल्पना आली नव्हती. आपल्या मुलीप्रमाणे मानलेल्या अचलेच्या जन्माची धुळधाण झालेली पाढून, चुलत्याला धक्का बसल्याशिवाय राहिला नाहीं. अचला पुन्हां सासरीं जाणे शक्य नव्हते. एकादी तारका अभिमानाने व आनंदाने चमचमूऱ्ह लागावी आणि क्षणाखाली निखदून निस्तेज ब्हावी, तशी अचलेची अवस्था झाली. येवढेच नव्हे, तर तिचे अंतःकरण सुद्धां त्या तारके-सारखेच फत्तराचे झाले होते. दुरून रम्य दिसणाऱ्या हिरवळीवर विश्वासाने पाऊल टाकतांच इंगलीने डंख यावा, तशीच मोहक संसारांत पाऊल ठेवतांच तिची अवस्था झाली. तिच्या वेदना प्रतिक्षणीं वाढल्या. अचलेच्या चुलत्याने तिला पुन्हां शाळेत घातली. ती बी. ए. झाली. लोच तिचीं चुलताचुलती दोघेही वारलीं. तिला माहेरीं आधार काय तो तिच्या भावाचा—बाबाचा. अचलेच्या आयुष्याचा हा चित्रपट पहात असतांना, बाबाचा पंचवीशींतील कठोरपणा कोठल्याकोठें विरुन गेला होता. बाबा आणि अचला ! त्या दोन बहीणभावंडांच्या अकृत्रिम प्रेमाचा कोणालाही हेवा वाटला असता.

## हिंदो ल्या वर

अचला माणिकच्या घरून निघाली. त्या बोटभर वर्तमानपत्राच्या तुकड्यानें तिच्या अंतःकरणांत काढूर उठविले होतें. कित्येक दिवसांनी पुनः दुःखद आठवणी ताज्या झाल्या होत्या.

### ३

दारूच्या नशेत एका वेश्येला जखमी केल्याचें तें ब्रृत होतें. विनायकरावाशीं आपला कांहीं संवंध नाहीं, अशा अभिनिवेशांत ती वागत असली, तरी अंगारांतू वर्मी धाव बसावा, तशी तिची अवस्था झाली. “बाबासाहेब जोशी, इंजीनीयर यांच्या भगिनी, अचलाबाई लोणकर बी. ए., यांचे पती विनायकराव लोणकर, यांना दारूच्या नशेत वेश्येला जखमी केल्याच्या आरोपावरून आज रोजीं पोलीसांनी अटक केली.”

गोफणीनें सहजासहजीं फेंकलेला बारीकसा दगड वर्मी लागून अकाशांत भ्रमण करणारा पक्षी धायाळ होतो. विचाच्या बातमीदाराला कल्यानाही नव्हती, कीं आपल्या या शब्दांच्या गोफणीनें एका छीच्या हृदयाला आपण किती खोल जखम करणार आहों! त्याला कोठून कल्पना असणार! आणि नाहीं तरी जगांत असेंच नाहीं का? कोठेंतरी, कोणी-तरी वाच्यावर बोललेला एकादा शब्द, कोठेंतरी, कोणातरी व्यक्तीच्या आयुष्याचें हितानहित करतो. तसेंच हें झालें. दडपून थोपदून निजविलेले मूल हुंदके देत देत झोंप घेत असेंते, तसें अचलेने आपले दुःखी मन दाबून दडपून निजवलें असलें, तरी त्याचे दुःखाचे निःश्वास शमले नव्हते. आज तर त्याची झोंपही पुरी चाळवली.

## हिं दो व्या व र

---

बाबासाहेब, अचला, पति, विनायकराव, नशा, वैश्या, अटक ! कसे दुवे नशिबानें जोडले होते पहा ! ही गुणांची उत्तरती भांजणी करणारा “पति” हा एकच दुवा. त्यानें सर्वांच्या तोंडाला काळिमा आणला होता. जोपर्यंत अचला अगर विनायकराव कुणीही हयात असणार, तोपर्यंत त्यांची चालतीं बोलतीं पापें आपली काळी छाया अचलेवर टाकल्याशिवाय राहणे शक्य नव्हते. विनायकरावांच्या घरून आल्याला इतकीं वर्षें झालीं, तरी अचलेला विनायकरावांची आठवण दुःसह होई. आज तर घरांत कोणी नसल्यानें, तिनें आपल्या दुःखांना रहून मोकळी वाट दिली.

अवधें अठरावें वर्ष. त्यावेळीं शरीरांत आणि मनांत कोठल्या गुप्त शक्ति अंकुरित होतात कोण जाणे ! आशा, इच्छा, उत्कंठा, कुतूहल, आत्मा, जणू सहस्र नेत्रांनी चौफेर न्याहाळं लागतो. सांचा भावना मुखाचा बालेकिला सर करण्यासाठी दबून तथारीनें राहतात. त्यांना आपल्याहून निराळ्या अशा नेत्याची जरूरी असते. त्यावेळीं ‘उत्साह’ हाच मंत्र असतो. आनंदाच्या ऊर्मी हृदयांत उसळत असतात. अविचार ? अविवेक ? छेः ! त्यावेळीं कोणताच अविचार नाहीं. कोणताच अविवेक नाहीं. अविचार, अविवेक यांनीच तर तारुण्याला सारा रंग भरला आहे. कोण ती आत्मनिष्ठा ! कोण तो आत्मविश्वास ! तारुण्यानें मुसमुसलेली खी वा पुरुष जणुं जगाला आपल्या भोवतीं गरगर फिरवीत असतात. म्हातांच्याकोतांच्यांना वाटतें, “काय हा उन्माद !” उन्माद ? त्या उन्मादांतच मनुष्याचा दैवी अंश जगाच्या प्रत्ययाला

## हिं दो व्या व र

---

आणण्याचें सामर्थ्ये आहे. त्या उन्मादांतच जन्माची सार्थकता प्रत्ययाला येत असते. जगाची फिकीर नाहीं, अशा त्या बेढूटपणांतच जगाचें संकमण तरुण करीत असतात. पण असे बेढूट भासणारे तरुण काय अगर तरुणी काय, कितीही “नाहीं” म्हटलें तरी अंतःकरणांत साद घालीत असतात. त्यांना कुणाची तरी-आपल्यापेक्षां निराळ्या जातीच्या कुणाच्या तरी हुंकाराची अपेक्षा असते. तितक्याच, किंवहुना अधिक आशेने, उत्कंठेने, कुतूहलाने दिलेल्या त्या सात्विक हुंकारांतच छ्रीपुरुषांचा’ आत्मिक विकास व्हावयाचा असतो. तरुण हृदयाला तरुण हृदयाने दिलेल्या हुंकारांतच तारण्याचें खरें उन्मीलन व्हावयाचें असतें, त्यांतच जीवनांतील चैतन्य कायम ठेवण्याची शक्ति आहे. ती शक्ति अद्भुत आहे. त्या साद घालणाच्या हृदयाकडे दुर्लक्ष करून भागत नाहीं; कारण छ्रीला अगर पुरुषाला केवळ बुद्धीच्या जोरावर मिळविलेले यश व धन एकलेपणाच्या आगीने कःपदार्थे वाढू लागतात. जीवनांत जाढू नाहीं, रस नाहीं, म्हणून कित्येकांना आत्महत्या करण्याचा मोह होतो, तो तरुणांतील या हुंकाराच्या अभावीच !

अचलेच्या तरुण हृदयाला हुंकार देणारे हृदय तरुण नव्हते, किंव- हुना तो हुंकारही नव्हता. तरुण हृदयाचे कुतूहल, त्याची उत्कंठा, त्याचा सात्विकपणा त्यांत नव्हता. विनायकरावांनीं सर्वे केलेले, सर्वे अनुभविलेले होतें. त्यांच्यांतील सात्विक उन्माद केवळांच नष्ट झाला होता. तरुणांच्या स्वर्गीय स्वप्रसूषीतून ते केवळांच बाजूला झाले होते. त्यामुळे अचलेच्या तरुण हृदयाची कोमल साद त्यांनीं जागच्या-

## हि दो व्या व र

---

जागीच गुदमरवून टाकली होती. येवढेच नव्हे, तर तशा दडप-लेल्या मनोवस्थेत तिळा इतके भयंकर देखावे त्यांनी दाखविले, कीं तिळा सांसारिक जीवनाची घडकीच बसली. माहेरी परत आत्यापासून तिळा विनायकरावांच्या उत्तरोत्तर अधिकाधिक अधोग-तीच्या वार्ताच कानावर येत होत्या. ती बोलली नाहीं, तरी “आतां या माणसाचा आपल्याला आश्रय शक्य नाहीं व नकोही. स्वावलंबनाने जीवन कंठप्यांतच माणुसकी आहे.” असा तिने मनाशीं ठाम निश्चय केला होता. त्यामुळे तिच्यांत एक प्रकारचे सामर्थ्य आले आहे, असे तिळा वाटे. तरी मधून मधून विनायकरावाबद्दल ऐकूं येणाऱ्या तिर-स्करणीय वार्ता तिळा हादरून टाकीत असत. तिळा अगर त्यांना नको असले, तरीही पति-पत्नीत्वाचे नातें शिक्कामोर्तब झाले होतें. हजार नव्हे, दहा हजार मैलांवर जरी ती गेली असती, तिने कितीही निःसंबंध दाखविला असता, तरी जिवांत जीव असेपर्यंत त्या संकल्पाचा कांही उपयोग नव्हता. हजारों मैलांवर असणाऱ्या शनीची पीडा पृथ्वीला टाळतां येते काय?

तिच्या अंतःकरणांत चाललेल्या घडपडीला सीमा नव्हती. निर्जीव कुडीत जीव भरावा व त्याने सांगावें, “नाहीं, अजून माझी मृत्युचेला जवळ आलेली नाहीं,” तशीच अचला स्वतःची वंचना करीत होती. “नाहीं. संसाराची राख झाली, तरी माझ्या अंतः-करणाचा ताजेपणा नष्ट झालेला नाहीं. आयुष्यांत संसार हा एकच चैतन्य आणतो आहे थोडाच? मग माझा पती? माझीं मुलेंबाळे?

## हिंदो व्यावर

नसत् ना. मी माझ्या आत्म्याचा विकास करीन. माझ्या आवर्तीं भौंवतीं शेंकडॉं मुळे आहेत. तीच माझीं मुळे. माझ्या दोन मुलांत समाधान न मानतां, दुसऱ्या शेंकडॉं मुलांवरही तितकीच ममता मी केली तर? मी, माझा उद्योग, माझे स्वावलंबन, माझा परोपकार. माझ्या संसाराचा विचार करायला मला वेळ आहे कुठे? ” असें म्हणत असतांच चोराप्रमाणे नकळत दवा धरून मनांत शिरलेला संसाराचा विचार किती वेळ तरी तिच्या मनाची चोरी करीत राही. तास न् तास जात. तिला तें कळत नसे. लगेच ती भानावर येऊन हंसे. “ छेः, हे रिकामपणाचे रिकामे विचार. मला काय करावयाचे आहे त्यांच्याशीं? ” पुनः ती, तिचा उद्योग, तिचा भाऊ, तिची बहीण, तिच्या बहिणीचा संसार, तिच्या भौंवतालचीं मुळे. “ अग बाई, इतक्या गोष्टी माझ्ये मन रिझवायला आहेत. मग आयुष्याचा लढा मी कां नाही जिंकणार? कशाला तळमळ हवी? सोबतीसाठी? पतीसाठी? तें प्रेम—तें प्रेम का असतं? देहासाठी. दैहिक सुखाच्या अतीत जाऊन केवळ माझ्या आत्म्याला नाहीं का विजय मिळणार? अर्थात् मिळेल. ”

खुळी अचला! वीरवृत्तीच्या व उत्साहाच्या भरांत तिला कांहीं अशक्य वाटलें नव्हतें! वेडी अचल! देह आणि मन, जणुं दोन कोठब्यांत कोंडलेले दानव-देव तिला वाटत होते! देह आणि मन—आत्मा-यांची भुलभुलावणी कशीही असली, त्यांना कोणी विभक्त करूं पाहिले, अगर तीं झाल्यासारखीं वाटलीं, तरी तीं दोघें एकाच छावणी-तील असतात.

## हिंदौ व्या व र

“ताई, ताई” बाबाची प्रेमल हांक तिला ऐकूं आली. तिनें धुडकावून दिलेल्या विचारांकडे पुनः उपहासानें पहात ती म्हणाली, “किती प्रेमल माझा भाऊ! माझ्या आयुष्याच्या लढ्यांत कां नाही बरं मी जिंकणार?”

ती धांवतच दार उघडायला गेली. दार उघडतां उघडतां तिनें बाबाच्या तोडचे पुढील शब्द ऐकले, “सात वर्षाची तरी सजा होणार.” दुसरें कोणीतरी म्हणालें, “योग्यच आहे तें! आणखी फटके यावयाला हवेत!”

तिला हें कुणाला उद्देशून म्हटलें, तें कळलें. पण तिनें ऐकलें न ऐकल्यासारखेंच केलें.

हातांतील हॅट अचलच्या पाठीवर मास्तु बाबा म्हणाला, “काय हें! काय हें! किती सुजले आहेत डोके!” त्याला अचलेची व्यथा कळली नव्हती थोडीच! तिच्या डोळ्यांतून न कळतां पाणी आलें. ती जवळच्या खुर्चीवर बसली. त्याचा कंठही दाढून आला पण तो धीर वृत्तीचा, तिचा भाऊ होता. त्यानें तिला लहान मुलीसारखी गदगदां हलवून म्हटलें, “वेडी कुठली. रडतेस? अग, त्याच्याबद्दल वाईट वाटायला त्याची किमत काय आहे? हं उठ. उठ.” त्यानें आवंडा गिळला. पदरानें डोके पुशीत लटकें हंसून ती म्हणाली, “बाबा, चहा घेतलास का?”

“तुला टाकून?”

अचला स्वतःशींच म्हणाली. “आणि माणिक म्हणत होती, ‘आतां बाबा तुला विसरला’ म्हणून. कोहीं झालें तरी

## हिंदो ल्या वर

माझा बाबा आहे.” बाबाही स्वतःशींच म्हणत होता, “माझं कांहीं  
असलं, तरी अचलला ती माझ्या पासून दुरावूं शकणार नाहीं !”

विचारीं बहीण भावंडे !

### ४

“काय बाई, सारखी खा खाई करायला हवी.” माणिक  
जरा त्रासिकपणे म्हणाली. माणिक छोट्या कुंदेला मांडीवर घेऊन  
बसली होती. कुंदा एखाद्या अधारश्याप्रमाणे आपलं जीवन आईच्या  
देहांतून शोषून घेत होती. अचला निस्तब्धपणे माणिककडे पहात  
होती. तिला माणिकचा हेवा वाटला. आपल्याच हाडामासाचा  
आपल्याच भावना-प्रवृत्तींचा तो गोळा मांडीवर घेऊन त्याच्या मुखांत  
आपल्या जीवनाचा कस ओतणाऱ्या माणिकचा अचलेला हेवा वाटला !

माणिक केव्हां तरी मरणार. मीहि केव्हां तरी मरणार. पण  
माणिक जगली; जगली आणि तिने आपला ठसा जगावर उमटवून  
ठेवला. माणिक मेली तरी तिच्या जीवनरसाची गंगा शाम कुंदेच्या  
रूपाने जगांत राहील. आणि मी? माझी बुद्धी, माझी शक्ति, माझं  
रूप, भावना, विचार, प्रवृत्ति यांची वाट काय? मी मेले, माझं  
सर्वस्व जाईल. मग आतां तरी मी कशाला जगतें आहें? माझ्यांतील  
एका अंशमात्रालाहि माझ्या पश्चात् जगतां येत नसेल तर माझ्या  
जगण्यांत अर्थे काय?

## हिं दो व्या व र

---

तिला भूक लागली; तळमळ लागली. “मी जगले पाहिजे. माझं असं जगांत ठेवलं पाहिजे. अचला जगांत जगून गेली असं नाही. अचलेची जात जगून गेली पाहिजे. माझ्या हाडामासाची, माझ्या प्रवृत्तींची प्रतिष्ठापना जगांत झाली पाहिजे. पण तें शक्य करें होणार ? ” तिला विनायकरावांची तिरस्करणीय आकृति डोळ्यांपुढे दिसून लागली. तुरुंगांत सात वर्षे डांबून टाकलेल्या विनायकरावांच्या हीन लीला तिच्यापुढे स्वैर नाचू लागल्या. “नको. अचलेची जात ती नुसत्या अचलेची नाहीं होणार ! ” तिनें दीर्घ श्वास ठाकला.

“ पहा, पहा, कशी करते आहे ती. ” माणिक कुंदेला हळव चापटी देत म्हणाली. अचलेच्या तंद्रीचा भंग झाला.

“ इतकी त्रासलीस ? देऊन टाक मला. ”

“ जा घेऊन. ” माणिक कुंदेच्या अंगावरून वत्सलतेने हात फिरवीत म्हणाली. छोळ्या कुंदेच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांचांनी उत्तर दिले, “ आई, अशा मानून का कुठे मुली होत असतात ? ”

त्या वत्सलतेने व ओँठापासून बोललेल्या शब्दांनी अचलेच्या अंतःकरणांत खळवळ उडाली.

“ बाई, आतां म्हणशील, जा घेऊन म्हणून, आणि अर्धा तासांत येशील तिच्या मागें. ”

“ कुंदा, जायचं मावशीकडे ? ” माणिकने कुंदेला विचारले. कुंदेने चळवळ करून ती आईच्या अंगाला अधिकच बिलगली. व

## हिं दो ळ्या व र

अधिक जोरानें ती स्नेहपान करू लागली. अचलेला मायलेकीतील त्या अदृश्य, नाजुक पण चिवट वंधनानें वेधून घेतले.

छोटा शाम धांवत धांवत आला व आईजवळ बसला. कुंदेला मांडीवर पाहून त्याला राग आला. जेव्हां तेव्हां कुंदा, जेव्हां तेव्हां कुंदा. त्या कुंदेलेनेच त्याला आईपासून दुरावर्ले होतें. त्याला ती मुळीच आवडत नव्हती.

“ आईऽ. ”

“ काय ? ”

“ माना घे. ”

“ आणि कुंदा ? तिला खालीं ठेंके ? ” माणिकनें त्याच्या पाठी-वरून हात फिरविला. त्याचें समाधान झाले नाहीं. उलट आईच्या गळ्यांत हात टाकून, तिला बिलगाययी त्याला अनिवार इच्छा झाली. त्यानें तिला अगदीं घुसळून टाकले.

“ अरे, असं काय शाम ! ”

त्याचा अपमान झाला; त्याला कारण कुंदाच. तो आईजवळ बसला. त्यानें कुंदेला पाय ओढला. “ अरे, असं काय ! ” म्हणून माणिकनें त्याचा हात बाजूला काढला. ही कुंदा, तिच्याकडे आईचें सगळें लक्ष. माणिकनें कुंदेला लहानशा अंथरुणावर टाकले !

“ आतां इथं खेळायचं, रडायचं नाहीं, हं ! ”

कुंदेले हुंकार दिला. माणिकला त्या हुंकाराचा अर्थ कळला.

## हिं दो व्या व र

“ हुं, नाहीं ना ललायचं ? ”

जणुं “ नाहीं ” म्हणण्यासाठींच आपल्या हातापायांचीं वळ्हीं हलवून कुंदेने मार्ग आकमायाला सुरुवात केली सुद्धां.

“ आतां अगदीं खुशीत आहे स्वारी.” अचलेने कौतुकाने तिच्याकडे पहात म्हटले.

“ असेल तर काय ज्ञालें. तबला भरलाय् ना पोटाचा ? ” असें म्हणत माणिक उठली.

“ शाम, ताईला खेळवायचं हं ! हात लावायचा नाहीं. ”

“ ना ” म्हणून शाम तिच्याजवळ मांडी घालून बसला. माणिक स्नानाला गेली. हातांतील पुस्तकावर अचला डोके फिरवूं लागली.

शाम किती वेळ कुंदेकडे पहात होता. चालायला बोलायला लागलेल्या शामला, कुंदा नुसती हातपाय हलवीत पडते, हें अगदीं वेढ्यासारखें वाटले. कुंदा जोराजोरानें हातपाय हलवून खिडकींतून येणाऱ्या प्रकाशाकडे वळली. तिच्या हातापायाची गति मंद झाली. डोके प्रकाशाकडे स्थिरावळे. ती न्याहाळीत होती. रात्रंदिवस डोके मिट्ठन मातेच्या उदरांत नऊ महिने काढलेल्या अज्ञातवासाचें चिंतन करण्याचें तिनें सोडून दिलें होतें. त्या अज्ञात अंधारांतून आल्यामुळे दिपून गेलेली कुंदा प्रकाशाकडे स्थिर दृष्टीनें पाढूं लागली. मध्येच तिनें हुंकार दिला. “ आहे, जगांत नानाविध आश्रये आहेत. प्रकाशही आहे. मी न्यांचा शोध लावणार. ” असेंच जणुं ती म्हणत होती.

## हिं दो व्या व र

शामने तिच्या स्थिरावलेल्या हृषीकडे पाहिले. त्याला कुंदा काय आहे हें कळत नव्हतें. “अशी काय पहाते ही.” त्याने तिच्या स्थिरावलेल्या डोळ्यांत बोट घालून पाहिले. कुंदा कळवळून रँडूं लागली. तिच्या सामर्थ्याची आतां त्याला जाणीव झाली. त्याने तिच्या तोंडावर आपला चिमुकला हात घट दाबून ठेवला. गप्प बसेल त्याला डिवचणे आणि वोलण्याची वाचा वंद करणे ही जगांतील मानव प्राण्याची करमणूक त्यानेही अनुभवायला सुखावात केली होती. अर्धवट गुदमरल्याने कुंदा तांबडी लाल झाली. अचला व माणिक धांवून आत्या.

“शाम, काय चावलास का चिमटा घेतलास? केलंस तरी काय?” माणिकने त्याच्या पाठीवर चापट देत म्हटले. शाम अपराध्याप्रमाणे विरमला असला, तरी कुंदेबद्दलचा त्याचा मत्सर वाढला.

“आईला हिने माझ्यापासून दूर केले. आईला कुंदा मात्र हवी.” त्याला कुंदेचा तिटकारा आला. अचलेने त्याला जवळ घेतले.

“शाम, असं करू नये. आपली आहे ना ताई?” त्याने जोराने मान हलवून सांगितले “नाहीं.”

“मग देऊन टाकूं तिला राजाईला?”

“दे” मान हलवीत त्याने म्हटले.

“बरं. राजाई! राजाई!” माणिकने कुंदेला देऊन टाक-प्याच्या आविभावाने मोलकरणीला हांक मारली.

## हिंदौ क्या वर

“राजाई, तुला आवडते ना कुंदा ? ”

“बह्य ना. मला अक्षी लइ आवडत्याती कुंदाताई. आमच्या बाळासंग खेळायला न्येती आतां.” अशा थँडेत चटकन् सामील होण्याचा अंगगुण असणारी राजाई म्हणाली.

“जा, घेऊन जा हिला.” माणिकने कुंदेला राजाईजवळ दिले. शामला वाटले “खरंच नेणार वाटत कुंदेला ही.”

मावशी आपली, बाबा आपले, आई आपली, कुंदा आपली, सगळीं आपलीं. आपल्या घरांतील कुंदेला परक्या घरची राजाई नेते, याचा अर्थ काय ? त्याला कळेना. तो तिच्याकडे पहातच राहिला. तिचा हेवा वाटला तरी वेडेचार करणारी कुंदा त्याची करमणूक होती. ती रडायला लागल्यावर त्यानें कितीदां तरी पाळण्याजवळ जाऊन “लळू ना” म्हणून तिला प्रेमक्षयणाने सांगितले होतें. घंटा, नाहीं तर ताटवाटी, वेळी जें सांपडेल त्यानें ठोकाठोकी करून त्यानें तिची रिझ-वणूक करावयाची खटपट केली होती. तीही त्याच्यावर दृष्टि स्थिरावून हर्षभराने हंसली होती.

“जाते घेऊनशानी आतां हं.” म्हणून राजाई दाराआड झाली. शाम रङ्ग लागला.

“माळी ? ” एक शब्दी प्रश्नाने शामने आपल्या प्रधानाला झालेल्या गोष्ठीवर तोड विचारली.

“माळी ? तिच्या डोळ्यांत बोट कोणी धातलं गुलामा ? तिचा पाय कोणी ओढला ? ”

## हिं दो ल्या व र

“ केलं खरं सारं, तरी पण ” अशा हतबुद्धपणे तो तिच्याकडे पाहूं लागला. अचलेला त्या पाहाप्पांचे हंसूं आले, तें दाबीत ती म्हणाली, “ नाहीं ना असें करायचास पुन्हां ? ”

“ नाहीं नाहीं, ” केविलवाणे होऊन दुहेरी तिहेरी कबूलीजबाब त्यानें एकदम दिला. माणिकला हंसूं आले.

“ राजाई, का ग आमच्या शामच्या कुंदेला नेतेस ? वा, ग ! चल आण इकडे ! ”

राजाई दाराआळून पुढे आली. घोर निराशेतून आशेचा किरण दिसला. स्तिमितपणानें शाम राजाईच्या हातांतील कुंदेकडे पाहूं लागला.

माणिकचा असा किती तरी वेळ त्या दोन मुलांत जाई. तिच्या सान्या दिवसाची ती करमणूक असे. शाम उठला, कुंदा उठली, त्यांचे रडणे, त्यांची बंडाई, त्यांचे न्हाणे, त्यांचे खाणे, त्यांची झोप ! तिच्या दैनंदिनीत या दोन मुलांना केवढे स्थान होतें ? लहान मुलांचा लळा असलेली अचला भुकेल्या नजरेने सगळे पहात होती. संयमाने ती भूक मारीत होती.

५

आईची माया सगळ्या मुलांवर सारखी असते का ? असें जर कोणत्या आईला विचारले, तर ती “ सगळ्यांवर सारखी असते ” असेंच म्हणेल. तिला त्यांत “ डावं उजवं ” कांहीं नाहीं. पण आईच्या मायेच्या

## हिं दो ळ्या व र

छत्राखालीं उभ्या असलेल्या मुलांना तो फरक कळतो. कोणी छत्राच्या घनदाट सांवरलींत अगदीं मधोमध असतील, तर कोणी कडेला उभीं असल्यानें मायेची अर्धवट ऊब घेत राहतील. मग आई कोणाचें खाणेपिणे, कपडे-लत्ते, बोलणे, कशांतही ती फरक करीत नाहीं. वहिसूपचारांत हा फरक नस्तोच. तरी तिचा ओढा कोणाकडे अधिक आहे हें मुलांना कळतें. हें आईच्याप्रेमाबद्दल ! मग इतरांचे काय ! सगळ्याच “ सारख्या ” म्हटल्या जाणाच्या प्रेमांत असे तरतम भाव असतात. आईच्या प्रेमापेक्षां त्यांतील तरतम भाव तर फारच उटून दिसतो.

एकाच आईचीं मुले-बाबा आणि अचला. दोघें बहीण भावंडे. अचलेवर अकृत्रिम प्रेम करणारा बाबा. बाबावर अकृत्रिम प्रेम करणारी अचला, एकाच झाडाच्या फांद्या एकाच दिशेनें वाढतील, पण त्या दोन्ही एकच व एकत्र असणें शक्य नाहीं. एक फांदी जर गदगदां हालवली, तर दुसरीही थरथरू लागेल. पण एकीवर बसणाऱ्या घावाचें तितकेच दुःख दुसरीला होणार नाहीं. अगदीं अत्यंत प्रेमानें एक फांदी दुसर्या भोवतीं वळसे घालून जरी वाढली, तरी दोघींचीं सुखदुःखें एकच होऊं शकणार नाहींत. त्यांतील एक फांदी तोडली तर ती सुकेल, पण दुसरीही सुकेल असें नाहीं. ती दुसरी भोवतीं कियेक दिवस तसेच निर्जीव वळसे घालून बरेल. सुकेल सुकेल, अगदीं काष्ठवत होईल पण दुसरीची वाढ कांहीं खुटावयाची नाहीं.

## हिंदो व्या वर

त्या बहिणभावंडांचं किती अकृत्रिम प्रेम ! पण बाबा निराळा व अचला निराळी ! बाबाच्या आयुष्याला पूर्णत्व आणणाऱ्या गोष्टी निराळ्या व अचलच्या निराळ्या. बाबाची बायको कितीही प्रेमळ असली; बाबा, वहिनी अचलेला कितीही चांगलेपणानें वागवीत असलीं, तरी लप्रावरोबर बाबाच्या प्रेमांत नकळता फरक झाला. अचलेला हें कळत होतें. एकदां भावाचें आत्यंतिक प्रेम तिनें अनुभविलें होतें. म्हणूनच त्यांत रेखामात्र उणा अधिक फरक तिला जाणवू लागला. बाबा तिला कांहींही कमी करीत नव्हता. पण घरीं आल्यावरोबर “ताई, ताई.” म्हणून त्याची ती हांक तिला ऐकू येईनाशी झाली. त्या हांक मारण्यांत काय होतें ? पण सूक्ष्म स्पर्शही प्रहण करणाऱ्या ताजव्याप्रमाणे अचलच्या मनाला असल्या गोष्टींनीही आंदोलने मिळाली.

“आपल्याला वहिनी येणार” या कल्पनेने आनंद होणार नाही, अशा मुली फारच थोड्या असतील. बाबाचें सिंधूशीं लम होणार हा कथास तिनें मनाशीं केव्हांच बांधला होता. सिंधू अनेक वेळां घरीं येई. अचला कांहीं काम काढून दुसरीकडे जाई. त्या दोघांतील बंधन अधिक दृढ होऊन, आपल्याला अशी प्रेमळ वहिनी मिळावी यासाठी ती त्या संधिकाळांत मोळ्या चतुराईनें वागे. बाबा व सिंधू दोघांच्याही लक्षांत ही गोष्ट येई. तीं दोघें हंसत, अचलही हंसे. तिघांना काय तें कळत होतें. अचला मिळिकलपणानें त्यांच्याकडे पहात जाई, तेव्हां तिची दृष्टि त्या दोघांना जणू बजावून सांगे “चांगला शोभतो आहे हो जोडा. जर का माधार घेतलीस तर पहा ! ”

## हिं दो ल्या व र

---

प्रेमांत गुरफटलेल्या दोन व्यक्ति आपल्याबद्दल कोणाची सहानुभूति आहे व कोणाची नाही, सहानुभूति असली तर ती खरी आहे कीं जरा हिणकस आहे हें पहाऱ्यासाठी कानोसा घेऊन असतात. खरी सहानुभूति असल्याशिवाय त्यांचें रहस्य कोणाला त्यांच्या मुखाने कळवयाचेंच नाही. हें जरें, तरें अशा सहानुभूति असणाऱ्या माणसाजवळ प्रिय माणसांचे कांहीं तरी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडावयाचेंच नाही. दोघांनी वचनबद्ध होऊन त्याचा आनंद आपणच उपभोगप्पांत गंमत असली, तरी अतिशय जवळच्या तिसऱ्या माणसाच्या कानावर ही गोष्ट प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे घालून त्याला आपल्या आनंदाचा वाटेकरी करप्पांत उत्पन्न होणारा आनंदही कांहीं निराळाच असतो. तो रहस्याचा ठेवा त्याला दाखविल्यानें त्यांच्याबद्दलही आत्मीयतेची भावना तीव्रतम झालेली असते.

बाबाला व सिंधूला अशीच आत्मीयता अचलेबद्दल वाटत होती. कधीं कधीं भावनांच्या आवेगांत, एकमेक एकमेकांना कशीं वाटतात हें सांगप्पापेक्षां, तें अचलेजवळ बोलप्पांत त्यांना आनंद वाटे. अचलेलाही त्यांचीं हीं रहस्ये आनंदवून टाकीत होतीं. शेवटीं तिच्या मनाप्रमाणे झाले. तिला वहिनी आली. अशा दांपत्याच्या वागप्पांतील अर्धस्कूट प्रेम पहात राहाणे ही मोठी गोड करमणूक होती. पण कां कोण जाणे ! तिला मधून मधून या दोघांमध्ये आपली उगाच अडचण होत आहेसें वाटे. अशी जाणीव तिला झाली कीं, तिच्या वागप्पांतील सहजता नाहीशी होऊन ती त्यांच्या दृष्टीआड जाई. तिच्या मनाची

## हिं दो ल्या व र

ही स्थिति त्यां दोघांनाही नेहमीच कळणे शक्य नव्हते. कधीं एखाद्या वेळीं ती लक्षांत येऊन बाबा किंवा सिंधू म्हणत, “थांब की, आहेच तुझे वाचन मग. वस इथे, नाहीं जायच.” अचलेचा संदेह नाहींसा होऊन ती बसे; गप्पा मारी; अगदीं अकृत्रिमपणे वागे. पण तीं दोघेही कधीं कधीं तिला सहजपणेच आग्रह करीत नसत. आणि अचला दोघांच्यामध्ये माझा व्यत्यय येत आहे अशा संदेहानें ओशाळी होई. व कांहीं तरी निमित्तानें त्यांच्यापासून दूर होई.

पण मनुष्याच्या मनांत असमाधानाचें बीज केन्हां रुजते हें सांगणे कठीण असते. कदाचित् त्या संदेहांतूनच पुढे असमाधानाचा अंकुर फुटला असेल. अचला एखादे दिवशीं विचार करीत बसे. तिच्या जवळचे पाश दुरावत आहेतसें तिला वाढू लागे. बाबाच्या प्रत्येक शब्दांत, प्रत्येक कृतीमध्ये प्रेमाची अत्युक्तटता अचलेनें पाहिली होती. आतां कधीं कधीं तिला चुकल्यासारखे होई. प्रेमळ वृत्तींनी व शब्दांनी ओसंडणारे बंधुप्रेम ओहोटीला लागल्यासारखे तिला वाढू लागले.

“ताई, ताई.” म्हणून घरीं येतांच बाबाची प्रेमळ हांक येत नाहींशी ज्ञाली. ती तासन् तास एकटी बसली, तरी बाबाची हंसायला लावणारी प्रेमळ थद्या तिला कचित् ऐकूं येऊ लागली. तिच्या बुद्धीला, हा फरक कां होत होता, हें समजण्याची ताकद होती. बाबाची नव्यानव-लाईच्या संसारांत ज्ञालेली एकतानता तिला कळत होती. त्याचा त्यांत कांहीच दोष नव्हता, हें तिच्या विवेकाला कळे. पण तिच्या अंतःकरणाला

## हिंदू ध्या वर

पीडा होई. तिला वाटे, आपल्या मागें उद्योग लावून ध्यावा. तिनें बाबाला पूर्वी किती तरी वेळां महटले असेल, “बाबा, मी कोणत्या तरी शाळेत शिकवितें रे. वेळ जातां जात नाहीं ! ” पण तो म्हणे, “ तुं दुसरें वाटेल तें—कांहीं कर. माझ्या ताईला पोसण्याचें सामर्थ्य माझ्यांत आहे, तोंपर्यंत तिला मी नौकरीला नाहीं लावणार. ” तोच बाबा परवां तिनें तोच प्रश्न विचारला असतां म्हणाला, “ नौकरी करतेस ? पहा तुवा तुझा तूं विचार, तुला इतकंच वाटत असेल, तर मी नाखुश करीत नाहीं तुला. ” तिला नौकरी करण्याची खरी इच्छा होती. त्याची परवानगी मिळावी अशी तिची इच्छा होती. पण त्यानें ती दिली, यांतच तिच्या अंतरंगांत कांहींसे टोऱलें.

अशीं अगदीं बारीक सारीक कारणे जमून आलीं. तिला भावापासून दुरावल्यासारखे अधिकाधिक वाढू लागले.

अचलेने अकोल्यासच मुलींच्या शाळेत तात्पुरत्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी अर्ज केला. तिला ती जागा मिळालीही.

शाळेचा हा नवीन उद्योग अचलेला करमणुकीचा झाला यात शंका नाहीं. कोणत्याही कामाची घडी बसेपर्यंत जें कुतूहल अगर जी अस्वस्थता वाटत असते, त्यांतही एक करमणुकीचा भाग असतो. अचलेने उत्साहानें कामाला सुरुवात केली. दिवसाचा बराचसा भाग शाळेच्या घडामोडीत जात असल्यानें, रिकामपणीं येणारे विचारही तिला त्रास देईनासे झाले. एकदम निराळ्या वातावरणांत ती टाकली गेल्यानें, नव्या ओळखी, नव्या माणसांची परीक्षा, किती तरी गोष्टी तिचें मन

## हिंदौ क्या वर

व्यापून राहिल्या होत्या. तिला बाबा-सिंधूशीं बोलायचें मनांत असलें, तरी तास न् तास बोलतां येणे अशक्य झालें. माणिककडे तर ती किती तरी दिवसांत गेली नाहीं. दररोज एक तरी फेरी घालणारी अचला पंधरा दिवसांत माणिककडे जाऊं शकली नाहीं.

### ६

माणिक तापानें फणफणत होती. घराला जिकडे तिकडे निस्तेजी आली होती. घरांतील बारीक सारीक कामाची विलहेवाट लावून दोन मुलांचा संभाळ करणाऱ्या माणिकचे काम डोळ्यांत भरप्पासारख्यें नसलें, तरी त्या दिवशीं ती अंथरुणाला खिळली असतां बारीक सारीक गोष्ठी अव्यवस्थेचा बाऊ करून माणिकचे महत्व पटवून देत होत्या. दर उघडें राहिलें, मांजरानें दूध खालें, कुंदेनें डबा अंगावर पाझून घेतला, शाम कोळशाचे काढें अंगाला लावून वसला, मोलकरीण धुण्यापाप्याला वेळेवर आली नाहीं, भाऊसाहेबांचे कपडे सांपडले नाहींत. एक ना दोन; नानातन्हांनीं सारा गोंधळ माजला होता. मुलें बैचैन झालीं होतीं, भाऊसाहेबही जरा वितवितले होते. माणिक घरांतील जबाबदार ख्री. आजारानंतर तिला विश्रांति घेत वसतां आलें नसतें. पण आजार तर जायला पाहिजे? तापानें फणफणलेल्या माणिकला घरांत माज-लेला गोंधळ कळत होता. शेवटीं तिनेंच अचलेला बोलावून आणायला भाऊसाहेबांना सांगितलें.

अचला आल्यावर सर्वाना जरा हायसे वाटले. अचलेचे घरकामांत नेहमींच बारीक लक्ष असे. तिनें माणिकचे, मुलांचे,

### ३३

## हिंदौ ल्या वर

सर्वांचे यथास्थित केले. दुपारीं चहाच्या वेळेला पुन्हां माणिकला ताप आला होता. चहा घेतां घेतां बोलण्यावरून बोलणीं निघालीं. भाऊ-साहेब म्हणाले, “संसार जितका दुरुन रम्य वाटतो तितका प्रत्यक्ष नाही.”

“ खरंच. मला नेहमीं कोणत्याही कुटुंबाकडे पाहिलं, तरी वाटतं हीं सुखी असतील का? कां कोण जाणे. जिकडे तिकडे असमाधानाचेच सूर मला ऐकूं येत असतात. ”

“सर्वस्वीं असमाधान नाहीं, तरी खरं असंच आहे कीं, जितकं प्रारंभी वाटतं तितके कांदीं यांत समाधान नसतं. मी आपल्या अनुभवावरून सांगतों, आणि मला वाटतं, बहुधा सगळ्या पुरुषांचे अनुभव असेच असावेत—नव्हे असतात. ”

“ कसले अनुभव ? ”

“ लग्नानंतर कांहीं थोडीं वर्षे पुरुषांचं बायकामुलं यांच्यांत चित असतं; पण पुढे त्याच्या पर्लीकडे कांहीं तरी तो पहातो. दिवसेदिवस स्त्री ही संसारांत तनमनानें अधिक गुरफटत जाते, आणि पुरुषांचे चित तितकं संसाराबाहेर अधिक फांकतं एवढं खरं. ”

“ म्हणजे काय ? ”

“म्हणजे स्त्री ही नवरा व मुले यांत स्वतःचं सर्व कांहीं विसरून विलीन होऊं लागते; तर पुरुष हा जमिनीतून वर डोके काढूं पहाणाच्या अंकुराप्रमाणे संसारांतून बाहेर पाढूं लागतो. ”

## हिंदौ ल्या व र

“ एकूण पुरुष हा अधिक असमाधानी होतो तर ! ”

“ निःसंशय. ताई, मी सुद्धां असंच म्हणतों, कीं माणिकवर माझं प्रेम आहे, मुलंवर माझं प्रेम आहे, पण कधीं कधीं मला त्यांची माझ्या मार्गात अडगल वाढू लागते. ”

माणिकवर अकृत्रिम प्रेम करणारी अचला. ती भाऊसाहेबांच्या शब्दांनी मुळींच दचकली नाही. अशा तन्हेने कठोरपणाने अगर उघड-मनाने केलेले परीक्षण समजप्याची तिच्यांत पात्रता होती; म्हणूनच भाऊसाहेब तिच्याशीं मोकळेपणाने बोलत असत. एवढेंच काय, पण माणिकपेक्षांहि अचलेजवळ ते अधिक मोकळेपणाने बोलत.

“ भाऊसाहेब, अडगल वाटते याचा अर्थ मला नाही कळला. ”

“ म्हणजे, माणिक माझं सर्वस्व होऊं शकत नाही. सारा वेळ संसार व मुलंबाळं या गोष्टीना माझ्या दृष्टीने शिळेपणा आला आहे. एवढींच माझीं बंधने होऊं शकत नाहीत. त्या बाहेर माझें व्यवधान असतें. त्यांत कोणत्याही सांसारिक गोष्टींचा व्यत्यय हा मला त्रास-दायक वाटतो. ”

“ मग बिचाऱ्या बायकांनीं काय करावं ? ”

“ या भिन्न मनःप्रवृत्तीच आहेत. एक अधिकाधिक अंतर्मुख होत जाणं व दुसरं बहिर्मुख होत जाणं, यांत अस्वाभाविक असं मला कांहींच वाटत नाहीं. ”

“ याच प्रवृत्तीनं कधींकधीं तो स्वतःचा व संसाराचा नाश करतो. ”

## हिंदौ ल्या वर

“त्या प्रश्नाति कोणतं वळण घेतील यावर सर्वे अवलंबून आहे. कोणी वक्ते, कोणी लेखक, कोणी समाजकारणी, कोणी धर्मकारणी, कोणी राजकारणी होतील; तर कोणी बायाबाटत्यांत पिचत रहातील; कोणी नुसतें ‘काय करावें’ या संभ्रमांत रहातील.”

अचलेच्या डोळ्यापुढे विनायकरावांची छिन्नविछिन्न मूर्ति आल्या-  
शिवाय राहिली नाही. तिच्या चेहन्यावर किंचित् गोंधळ, किंचित् तिर-  
स्कार उमटलेला दिसला. भाऊसाहेबांच्या हें लक्षांत आले. न कळतां अच-  
लेला स्वतःच्या दुःस्थितीची जाणीव करून दिल्याबद्दल त्यांना वाईटही  
वाटले. ते लगेच म्हणाले, “ताई, लमानंतर कांहीं वर्षानीं पुष्कल  
पुरुषांना आपल्या संसारांत विजोड असल्याचं आढळून येतं. अगदीं  
प्रेमविवाह जरी घेतले, तरी हीच स्थिति असते. खरं सांगूं का?  
पुरुष हा जात्याच एकनिष्ठ नाहीं, असं मला वाटतं.”

“भाऊसाहेब काय विधानं चालविलीं आहेत तुम्हीं ? ”

“पुरुष हा त्यांतल्यात्यांत आपल्या आवडीचं असं नेहमीं  
शोधीत रहातो.”

“मग पुरुष हें पापच जन्माला आलं म्हणायचं.”

“हें म्हणण्यांत अर्थ नाहीं. स्त्रीचा स्वभावही हाच असावा.  
थोडक्यांत स्त्री-पुरुषांचीच ही मनोवृत्ति आहे. आहे त्यापेक्षां चांगलं  
असतं तर वरं झालं असतं, असं त्यांना वाढतं. पण स्त्रिया या  
अत्यंत मर्यादित जगांत वावरत असल्यानें व त्यांच्यावरील जबाबदारी

## हिंदौ ल्या व र

त्या ओळखीत असल्यानें, त्या असल्या मनोवृत्तीना कशांत ठेवूं शकतात. पुरुषापैकीही अशा वृत्तीना मुरड घालणारे पुरुष थोडे नाहीत; पण निःसमर्थ दुबळे पुरुष अशा वृत्तीचे दास होतात. ”

अचला भाऊसाहेबांचे बोलणे ऐकत होती खरी, पण तिचे चित्त स्वतःकडेच रोखून पहात होतें. “ आहे त्यापेक्षां चांगलं असतं तर— ” खरेच. हा विचार तिच्या मनांत कितीदां तरी आला होता. विनायकरावांपेक्षां चांगल्या माणसाशीं गांठ पडली असती, तर तिच्या हौसेला मोल नव्हतें. तिचा संसार किती सुखाचा झाला असता. पण आतां भाऊसाहेब म्हणाले, त्याप्रमाणे ती मनाला मुरड घालीत नव्हती काय? विनायकरावांच्या घहन निधात्याचर मनाला मुरड घालण्यासाठीच एक-दोन-तीन-चार,—नव्हे, अर्ध तप खर्च करून ती बी. ए. झाली.

माणिकचे लम झाले. त्याच्या आधीपासूनच अचलेने सासर वर्ज केले होतें. आपल्या जन्माची वाताहात झाली ती झाली. माणिकला तरी सुखांत आयुष्य घालवायला मिळावें, ही तिची मनापासून इच्छा होती. अचलेचे सांसारिक कठोर जीवन पाहून माणिकला एकप्रकारे धक्का बसला होता, एवढेच नव्हे, तर स्वतःच्या भावी जीवनाबद्दलही तिला अतिशय काळजी वाटे. पाण्यांत पोहोतांना निर्माण होणारीं सगळीं संकटें लक्षांत घेऊन नवीन पोहोणारा पाण्यांत उडी टाकतांना छप्पन वेळं “ होय, नाही ” करीत रहातो. तशीच माणिकची अवस्था झाली होती. उलट अचला तिला धीर देत होती. “ अग, असं नेह-

## हिं दो ल्या व र

---

मींच का सगळ्यांचं होत असतं? कोणती गोष्ट फार कसाला लावण्यात कांही अर्थ नाहीं. भाऊसाहेब चांगले वकील आहेत, सुस्वभावी, गांवां-तल्या गांवांत सगळ्या लोकांना चांगले माहीत आहेत. कशाला उगीच शंकांनी मन हल्लुवार करायचं मग?"

लग्न, डोहाळजेवणे, अगर अन्य सोहाके पहायला, अनुभवायला सगळ्याच बायकांना आवडतात. पण त्यांतल्या त्यांतही विशेष आस्थेने त्रयस्त्यांच्या असल्या सोहाळ्यांत मन घालून चवकशी करणारा एक वर्ग असतो. तो म्हणजे बालविधवा व अवमानिलेल्या सुवासिनी यांचा. त्यांना आपल्याला जें करायला, अनुभवायला मिळाले नाहीं, तें दुसऱ्याला अनुभवायला मिळत असले तर एक प्रकारचे वाईट वाटत असतें, पण त्याचबरोबर आपल्याला जें मिळणे शक्य नाहीं, त्याबद्दलची आपल्या मनाची भूक इतरांच्या तसल्याच गोष्टीत मन घालून त्या विचाऱ्या शमवीत असतात.

अचलेला स्वतःसाठी वाईट वाटत नव्हतें, असें म्हणणे कसें शक्य आहे? पण त्याबरोबर अचला व माणिक यांच्यांतील स्नेहसंबंधच अशा तन्हेचे होते, की माणिकला सुखांत पाहून अचला सुखी झाली असती. माणिकचे भाऊसाहेबांशी लग्न ठरल्यानंतरहि त्या दोघी तास न् तास बोलत असत. अचलेची भूमिका नेहमींच उपदेशकाची, वडिल-कीची असे. ...माणिकच्या लहान सहान शंकांचे समाधान करून अचला तिचे मन तयार करीत होती. माणिकच्या भोव्या मित्र्या जिवाला अचला हा नेहमींचाच मोठा आधार असे. माणिकच्या लग्न-

## हिं दो क्या व र

नंतरही ती आपलीं सुखदुःखें अचलेपाशीं मोकळ्या मनानें सांगे. अचला तशाच वडिलकीनें भाऊसाहेबांजवळ बोले. भाऊसाहेबांचा स्वभाव खूप बोलका होता. त्यांनाही आपलें मन मोकळें करून तिच्याशीं बोलावेंसे वाटे.

गेल्या पंधरा दिवस घरीं न फिरकल्याबद्दल माणिक व भाऊ-साहेब यांनीं तिला चांगलेंचे छेडले. “ अरे वा, शाळा झाली म्हणून काय माणसं सोडलीं आहेत कीं काय सगळ्यांनीं. ”

“ नाहीं हो. सारं बस्तान बसेपर्यंत गोंधळल्यासारखं झालं होतं. ”

“ झालं ना आतां सारं ? ‘ माढी ’ ‘ माढी ’ करून शामनें तर भंडावून सोडलं. ” भाऊसाहेब म्हणाले.

अचला लवकरच या नवीन जीवनाला सरावली. भाऊसाहेब, माणिक, सिंधू सर्वांना तिचें हें नवें जीवन बोलण्याचा विषय होउन बसले.

### ७

शाळेतून कंटाळून थकून दमून आल्यावर जिव्हाळ्यानें कोणाशीं तरी चार घटका बोलण्यासाठीं उत्सुक असलेली अचला माणिककडे जाई. माणिकजवळ बोले. मनापासून, घ्रेमानें, मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून बोले. तिच्या मुलाचें तितक्याच तन्हेचें कोडकौतुक करी. पण माणिक व तिच्याजवळ बोलायचे विषय यांना माणिकच्या सांसारिक जीवनाची मर्यादा पडल्यानें त्यांत नवचैतन्य दररोज असणें शक्य नव्हतें. अचलेच्या सुबुद्ध मनाला तेवढ्यानेंच करमणुक होत नसे. भाऊ-

## हिंदौ ल्या वर

साहेबांनी नानातळेचे विषय काढावे व तिनें नाना तज्ज्ञांनी त्यांना विचारून घ्यावें. दोघांनी वाद करावे, भांडावें, प्रसन्न अगर खिन्न मनो-वृत्ति दोहोपैकीं कुणाची असल्यास, एकमेकांनी त्याचीं कारणे काढून अति प्रसन्नतेला अगर अति खिन्नतेला समतोल करावें, हा नेहमीचा क्रम असे. माणिकही बहुतेक वेळां त्यांत भाग घेई, पण तिला सर्वे कांहीं नीरस व कंटाळवाणे वाढू लागे, व ती उठून आपल्या कामाला जाई.

भाऊसाहेब कांहीं गमतीचें बोलले म्हणजे त्या गमतीत माणिकला सामील करप्यासाठी अचला म्हणे, “माणिक, अग भाऊसाहेब बघ काय म्हणताहेत.” माणिकने म्हणावें, “मला नाहीं बाई कळत कांहीं यांतलं. बदामी हलवा कसा करतात, नाहीं तर मेसूर कसा करतात हें मला विचार हवं तर; ती तुमची असेंब्ली न् डॉ. गौरांची बिलं न् ऑस्कर वाइल्ड न् काय तें मला कांहीं कळत नाहीं.” प्रथम माणिक तितक्याच सहजपणानें व सरळ मनानें असें म्हणत असे. पण पुढे पुढे “माझा जन्म फुकट, आपलं शिक्षण बेताचं, संसारांत नवव्याचं मन रिक्षवायला तें सुद्धां पाहिजे.” असें स्वतःच्या बौद्धिक उणीवेचे विचार तिच्या मनांत तरंगू लागले व ती खिन्न होऊ लागली.

एक दिवस जेवायची वेळ झाली होती. माणिकने जेवायला येप्याबद्दल भाऊसाहेबांना दोन तीन वेळां सांगितले. भाऊसाहेब बोल-प्याच्या इतक्या रंगांत आले होते, कीं त्यांनी “आलो” म्हणत ऐकलें न ऐकल्यासारखें करून ते पुढे बोलू लागले. “असा तो

## हिं दो व्या व र

---

गुन्हेगार. त्यांची ती मनोवृत्तीच बनलेली असते. त्यांना माहीत असतं कीं कायद्यानं शिक्षा कशाला? तर चोरी करू नये म्हणून. पण चोरी करू नये तर खावं काय हा प्रश्न कायदा सोडवूं शक्त नाहीं. मग त्याच कायद्याच्या आधारें चोरी करून तुरुंगांत गेलं, तर दोन वेळेला रेती मिसळलेली कां होईना पण भाकरी मिळेल.”

अचलेचे भाऊसाहेबांकडे बिलकूल लक्ष नव्हते. ती त्यांना पुनः पुनः जेवायला जाण्याबद्दल सुचवीत होती. “ हो ग. ” म्हणून ते पुढे बोलूं लागले. तेव्हां तर तिनें साफ सांगितले, “ भाऊसाहेब, मी आतां कांहीं ऐकायला तथार नाहीं. जा पाहूं तुम्हीं. माणिक किती वेळची वाट पहाते आहे. ” त्यावर माणिक म्हणाली, “ कांहीं नाहीं. तुमचं दोघांचं पुरं होऊं या. मी आहें माजधरांत. झालं कीं मला सांगा. ” माणिकनें अगदीं पहिल्यांदाच अशारीतीनें वैषम्य दाखविले. अचलेला व भाऊसाहेबांना दोघांनाही मोठें चमत्कारिक वाटले. माणिक एकदम एवढी चिडली कां? दोघांनाही कळले नाहीं. आणि आतांपर्यंत चाललेल्या सहज मस्करीची कुस्करी झाल्यानें सर्वांच्याच मनाचा विरस झाला. पण माणिकनें भाऊसाहेबांच्यावर रागावणे, अचलेला त्यावेळीं अगदीं साहाजिक वाटले.

अशींच एक दिवस तिंचे बोलत बसलीं होतीं. मुळे जबक्तच खेळत होतीं. भाऊसाहेबांच्या गळ्यांत हात टाकून शाम त्यांना खुसळूं लागला. “ अरे असं काय, दूर बस बुवा. ” असें म्हणत शामला उचलून त्यांनी दूर ठेवले व ते तसेच पुढे बोलूं लागले. माणिक लगेच

## हिं दो ळ्या व र

उठली, स्वयंपाकघरांत गेली, तिने “शाम” म्हणून शामला हांक मारली. शाम धांवत धांवत आंत गेला. माणिकने आपल्या मनांतील सगळा राग त्या बिचान्या प्राप्यावर काढला. “जाशील का मोटी माणसं बोलत असलीं तर ? ” म्हणून तिने चारपांच दणके त्या अजाण मुलांच्या पाठींत घातले. अचला एकदम धांवत गेली “अग हें काय, माणिक, मारतेस कां त्याला ? ” तिला कांहींच उत्तर न देतां माणिक त्यालांच उद्देशून रागानें म्हणाली, “निलाजरा नाहीं तर. छप्पनवेळां सांगितलं असेल, कीं मोटीं माणसं बोलत असलीं तर जाऊं नये म्हणून. ”

“अग पण त्याला काय कळत आहे. आणि एवढं अगदीं आजच मोळ्या न. लहान माणसाचं काय आणलं आहेस हें खूळ ? ” माणिकन्या मनांत तिला जळजळीत उत्तर यावयानें आले, पण तिला बोलप्याचें धाडस झालें नाहीं. ती तशीच अबोलपणानें कामाला लागली. अचलेला सारें कांहीं उमगले.

अचलेला या गोष्टीची रुखरुख लागून राहिली. माणिकन्या मनांत उत्पन्न झालेल्या वैषम्याला वाचा फुटली. पहिल्या वेळी अचलेला वाटले, की हा आपलाच माणिकबद्दल चुकीचा ग्रह झाला असेल, या दुसऱ्या प्रसंगानें तिची खात्री पटली. बेसावध असतां मर्मी घाव पडावा, तशी तिची आज अवस्था झाली होती. अगदीं पहिल्या विचारानें झाल्या गोष्टीबद्दल माणिकला गुन्हेगार ठरविले. “काय वेडी माणिक, लहान-णापासून एकत्र खेळलों, वाढलों, लमाला तयार नव्हती, तर मीच तिचं

## हिं दो ळ्या व र

मन वळवलं. तिनें माझ्याशीं विश्वस्तपणे हजारों गोष्टी सांगितल्या. भी तिचं समाधान करीत आले. आणि इतका माझ्यावर विश्वास नसावा ? तिच्यादेखत बोलणं चालणं, त्यांत तिला इतका राग यावा ? माणिक अगदीं हळव्या मनाची. जशी होती तशी अजून आहे. दोन मुलांची आई झाली तरी अजून मनाचा समतोलपणा नाहीं.” पण या विचारावर दुसऱ्या विचारानें मात केली. “ पण भाऊसाहेबांचाच हा दोष आहे. बोलायला लागले कीं लागले. त्याला प्रमाण नाहीं मग राह्याचं.” लागलाच मनांत तिसरा सूर उमटला, “ आणि तूं ? तुला तें प्रमाण होतं का ? ” दोन दोन तास गप्पांत घालवल्याचा आढावा मनानें उपहासानें सादर केला. “ तूं कां गेलीस ? तूं कां बोललीस ? कोणत्या भावनेनें भाऊसाहेबांशीं बोलत असस ? ” अचला स्वतःशी निष्ठुर झाली. टोंचलेला कांटा काढप्याकरितां सुईनें सभोवतीं उकरावेंच लागतें.

‘शाळेंतून थकून भागून आलेली तूं माणिककडे जात असस. पण माणिकशीं बोलप्यायेक्षां भाऊसाहेबांशीं बोलतांना तुला अधिक सुख वाटे कीं नाहीं ? तें सुख कां वाटे ? माणिकच्या शब्दांत नव्हतें असें सामर्थ्ये भाऊसाहेबांच्या शब्दांत वाटे. तें आकर्षण कां ? ’ तिला स्वतःचा राग आला. [पाण्यापासून दुरावलेल्या वेलीचीं मुळे पाण्याच्या दिशेनें वाहूं लागतात, ती त्यांची सहजप्रवृत्ति असते. मनुष्यांचे मन तसेच आहे. सुखाचा ओलावा जेथून सिळेल त्या दिशेला वळून न कळत तें सुखाचें शोषण करीत असतें.]

## हिं दो ल्या व र

सहानुभूतिशऱ्य जगांत वावरतांना आंत तब्मळणारें अचलेचें मन सहानुभूतीचा ओलावा शोधीत होतें. ‘भाऊसाहेबांचे सर्वस्व एकदां माणिकला वाहिलेले असतां मी त्यांच्या सहानुभूतीची अपेक्षा करणं हा गुन्हाच नाहीं का ?’ तिनें खूप विचार केला ! भाऊसाहेबांशी बोल-प्यांत तिचा कोणताही हीन हेतु नव्हता. माणिकवर ओसंडीत असलेल्या जिन्हाल्याचा उन्हाळा व्हावा, अशीही तिची इच्छा नव्हती. परंतु हेही कांहीं खोटें नाहीं, कीं तिच्या दुर्दैवी जीवनाबद्दल माणिकनें दाखविलेल्या सहानुभूतीपेक्षां भाऊसाहेबांची सहानुभूति तिला अधिक भरीव वाटे. सहानुभूतीचें कार्यच मोठें विचित्र आहे. हल्लवार मनाला सहस्रपटीनें सामर्थ्य यायला केवळ सहानुभूतीची कित्येक वेळां जरूर असते.

नीरस आयुष्याशीं झगडतांना अचलेला पाहिजे असणारी मनाची शक्ति ही बाबा, भाऊसाहेब, माणिक यांच्या सहानुभूतीनेच मिळत होती. पण मृत्युमुखीं पडलेल्या माणसाच्या शरीरांत प्राणवायु घालणे व बाबा, अगर भाऊसाहेबांकडून सहानुभूति घेणे हें सारख्याच तच्छेचें होतें. त्यांत तिचें स्वतःचें सामर्थ्य कोठें होतें ? बाबा, भाऊसाहेब व माणिक या तिघांच्या सहानुभूतीवर सामर्थ्य कमावूं पहाणाच्या स्वतःच्या मनाची अचलेने पुरी पारख केली.

स्वतःची निर्भर्त्सनाच करायला वसलेलें तिचें मन तिला सहज, अजाणपणे घडलेल्या गोषीही भडक करून दाखवूं लागलें. एकादे वेळीं असेही होत नाहीं का ? कीं आपल्या दुःखद स्थितीबद्दल जेव्हां दुसरें माणुस सहदयता दाखवतें, तेव्हां स्वतःच्या दुःखापेक्षां सहानुभूति

## हिंदौ ल्या वर

दाखवणाऱ्याबद्दलच अधिक ओढ लागते. कठोरपणे स्वतःचें निरीक्षण करतांना अचलेला हेच आढळून आले. तिच्या शिळ्या झालेल्या दुर्दैवाच्या कथेबद्दल जेव्हां भाऊसाहेब बोलत अगर हळहळत, तेव्हां स्वतःच्या दुर्दैवाबद्दल वाईट वाटप्पापेक्षां सहानुभूति दाखविणाऱ्या भाऊसाहेबांकडे तिचें मन अधिक ओढत असे. त्या ओढीत कोणताही हीन हेतु नव्हता. पण हेतु नसला, तरी ही रिकामी ओढ घेण्याचा तिला काय अधिकार होता? “माणिक रागावली, तें बरोबर आहे. माझेंच चुकले. मनाचें सामर्थ्य हें कोणाच्या सहानुभूतीनें कमवण्यापेक्षां स्वतःचं स्वतःचं क्रमाविणे हें अधिक प्रामाणिकपणाचें आहे. सहानुभूतीशीं—~~त्यातून~~ <sup>एरुणाच्या</sup> सहानुभूतीशीं मनानें बेसावधपणे खेळणे, हें कधीं कधीं विस्तवाशीं खेळप्पापेक्षांही अधिक धातकी ठरतें.”

### ८

साच्या गोष्टी कशा जुळून आल्या होत्या. अचलेची शाळेंतील कामाची मुदत संपत आली होती. तिच्या मनाचा आनंदही बराचसा मालवला होता. माणिकच्या बाबतींत घडून आलेली गोष्ट अचलेच्या मनाला कायमचें शल्य होऊन बसली होती. बाबा व सिंधू यांपासून तिनेंच स्वतःला दुरावून घेतले होतें. शाळेच्या निमित्तानें अचलेनें जें एक निराळे आयुष्य पाहिले, त्यांत कायमचा समाधानाचा मार्ग सांपडला असें तिला वाटले. बाबा आपल्याशीं कसा वागतो, वहिनी कशी वागते, माणिक कशी वागते, भाऊसाहेब कसे वागतात, याचाच सारखा रिकामपणीं विचार करीत बसप्पापेक्षां, मनाला आपल्या शक्ति दाखवा-

## हिं दो ळ्या व र

यला कांहीं क्षेत्र तरी या आयुष्यांत मिळेल, अशी तिची कल्पना झाली. त्यामुळेच अकोल्यास, नाहीं तर कोठे दुसऱ्या गांवीं जायचा तिनें मनाशीं निश्चय केला.

शाळेच्या कामाबद्दल जें वरें वाईट मत झाले असेल, त्यावरून शिफारस करण्याबद्दल तिनें हेडमिस्ट्रेसला विचारले. नवशिकीच शिक्षिका या दृष्टीनें अचलेचें काम वरें होतें. तिची वागण्याची पद्धति मात्र अशी होती, कीं तिचें वरें कामही चांगले वाटावें. तिनें एकदोन गांवीं अर्जही केले. पण तिला उत्तर आले तें निराशा करणारेंच होतें. असेच दोन महिने गेले. एकदां अकस्मात् नागपुरास केलेल्या अर्जाचें तिला अनुकूल उत्तर मिळाले.

बाबाला अचलेच्या प्रवृत्तींत होत असलेला फरक कळला होता. पण तो या नव्या व्यवसायामुळे, असेच त्याला वाटे. अचलेनें आपलें असमाधान त्याला कधीच दर्शविले नाहीं. दर्शविण्याचें कारण काय? त्याचा त्यांत कांहीं दोष नव्हता, हें तिला स्पष्ट कळत होतें. तिचा सर्वस्वीं परावलंबीपणा—पैशांच्या वाबतींत नव्हे—तरी मनोवृत्तींचा परावलंबीपणा, तिच्या असमाधानाला कारण होता; तो घालविण्यासाठीच केवळ तिला दूर जावयाची इच्छा होती. मनाला दुबळेपणा आला असतां, कोणीतरी सांत्वन करावयाचें ही मनाला लागलेली खोड तिला नाहीशी करावयाची होती. कोणाच्याही मदतीवांचून आपल्या अडचणी आपण दूर करायच्या; आपलीं दुःखें आपणच धीरवृत्तीनें शमवायचीं असें स्वावलंबन मनाला शिकविण्यासाठीं तिला दूर जायला पाहिजे होतें. म्हणूनच अचला आनंदानें नागपुरास निघाली.

## हिंदौ व्यावर

९

मानील त्याला सुख, आणि मानील त्याला दुःख. कोण म्हणते आयुष्य विषाचा प्याला आहे म्हणून? अचला त्या दिवशी अत्यंत समाधानी होती. जगावर प्रेम करा, आणि जग तुमच्यावर प्रेम करते की नाहीं पहा. अचलेचं विश्व मर्यादित होतें. तिच्या विद्यार्थिनी, तिच्या सहाय्यापिका, तिचे शाळाधिकारी—यांनी तिचे बाहेरचे जग झाले होतें. आणखी त्या जगांत कोण होतें? नाहीं. तिला त्यावद्दल विचारच करायचा नव्हता, तिच्या मर्यादित जगाकरितां ती त्याग करीत होती. तिच्या त्या मर्यादित जगावर ती प्रेम करीत होती. तिच्यावर तें मर्यादित जग प्रेम करीत होतें का? तिला आज त्याचा प्रत्यय आला होता खरा. माळी लहान लहान कलमे कुंड्यांत आणून लावतो. दररोज त्यांना जीवन देत असतो. ती कलमे फोकावत असतात. तो समाधानानें पहात असतो. त्यावर फुले, फळे धरतात. कोणासाठी? त्याच्यासाठी? नाहीं दुसऱ्यासाठी. मालकासाठी. तरी त्याला समाधान असतें. अचल अशाच त्या कोंवळ्या लता वाढवीत होती. पण ते चिमणे जीव तिच्याकडे डोक्ले लावून तिचा शब्द न शब्द वेंचून घेत असतांना तिला किती आनंद होई. त्या मुली अचलेच्या प्रेमजपणानें जणुं भारत्यासारख्या असत. अवघ्या अकरा बारा वर्षांच्या त्या पोरी. त्यांना “बाई” म्हणजे काय वाटे कोण जाणे!

पंचविसाव्या वर्षी दुःखाचे पेले पिझन अचलेच्या चेहऱ्यावर किंचित् खिन्नतेचा हात फिरल्यासारखा वाटत असे. तिच्या निमग्नोच्या

## हिं दो व्या व र

चेहन्यावर, अति विचारांनीच कीं काय कोण जाणे, एक प्रकारचे गंभीर्य स्थितीले असे. आशा खिन्न, गंभीर चेहन्यावर लहान मुलीच्या सान्निध्यांत उमटलेले वत्सलपूर्ण हास्य मोठें शोभून दिसत असे. त्या हंसन्या चेहन्यानें ती शिकवीत असतांना मुलीच्या वृत्ती उल्हसित होत असत. शिक्षणाचा आत्मा उल्हासाच्या कुडींत रहात असतो. उल्हसित वृत्तीने खेळत खेळत सहजासहजीं मुलीच्या मनावर ती विषय बिंबवीत असे. शाळेत आपल्या वर्गातील त्या हंसन्या कळ्यांना खुलविण्यांत अचला अगदीं रंगून जाई.

मुलींचे अचलाबाई म्हणजे जणुं दैवतच होतें. ती वर्गात गेल्यावर कोणत्या तरी दोन चार पोरी हंसत, बालिशपणे मुरकत, टेबलावर फुले आणून ठेवीत. अचला किंचित् हंसून तीं फुले हातीं घेऊन पुन्हां टेबलावर एका बाजूस ठेवी. तिच्या त्या सहास्य स्वीकारानें त्या मुलीच्या झंगावर जणुं मूठ मूठ मांस चढे. किंचित् अभिमानानें वर्ग न्याहाळीत त्या जागेवर पटकन् जाऊन बसत. गोष्टीनें, नाहींतर मनोरंजक माहितीने सुरुवात करून, त्या वेळ्या कोंकरांची बागडणारीं चित्ते मोहून घेऊन अचला विषय अचुकपणे त्यांच्या पदरीं घाली. बाईंशीं आपल्याला बोलायला मिळावें, बाईंनीं आपल्या घरीं यावें, आपल्यांत खेळावें, निदान आपण खेळत असतां पहावें—किती वेळ्या आशा त्या कोंवळ्या पोरीना टांगून धरीत ! चैत्र महिना, संकांत किंवा असेच कांहीं उत्सवदिवस असले, कीं “ बाई याल ना आमच्याकडे हल्दी-कुंकवाला. या ना बाई.” म्हणून लाडिक हृष्ट घेऊन त्या बसायच्या.

## हिंदू व्यावर

---

हल्दीकुळकवाला “नाहीं” कसें म्हणायचें? ती “नाहीं” म्हणत नसे; पण तिचें सौभाग्य केवढांच निस्तेज झाल्यानें तिला अशा प्रसंगाला जावेसें वाटत नसे. ती कांहीं निमित्तानें जाणे टाढी. संकांतीला सुंदर सुंदर कागदांचे डबे कातरून त्यांत हलवा भरून मधल्या सुटींत बाईच्या हातीं घायची त्यांना कोण निकड असे. डबा बाईच्या हातांत ठेऊन “बाई नमस्कार” म्हणत मुलगी खाली वांकली की अचला थेणें म्हणे, “मिळेल हो, चांगला बघून घायला सांगेन आईना.” “इश” करीत, परकराच्या नाड्या बांधीत बांधीत ती मुलगी हंसून पळत जाई. लगेच तिच्या भोवतीं सर्व वर्ग-मैत्रिणींचा घोळका जमून म्हणे, “काय ग, काय ग बाई म्हणाल्या?” तेच ते, बाईचे शब्द ऐकण्याला व “बाई असं म्हणाल्या हो.” म्हणून सांगण्याला उत्सुक असलेलीं तीं पांखरे आनंदानें अंगणांत बागऱ्यां लागत.

बाई अगर बाईचें कांहीही ऐकायला त्या किती उत्सुक असत! एकदां शाळा सुटल्यानंतर “बाई, थांबा ना आम्हीं खेळतो. आम्हांला खेळ शिकवा ना.” म्हणून पोरहट घेऊन त्या बसल्या. मुलींना घरीं जायला उशीर होणार होता, अचलेचें डोके दुखत होतें. ती म्हणाली, “हे पहा, आतां उशीर झाला आहे ना? पुन्हां कधीं तरी.”

मुलींचीं वांकडीं तोंडे पाहून ती गमतीनें म्हणाली, “उशीर झाला आहे ना? माझा भाऊ बोलेल मला!” मुली हंसू लागल्या,

## हिं दो ल्या व र

स्तंभित झाल्या. एक चिमुरडी तर धीटपणे म्हणाली, “बाई, तुम्हांला-  
सुद्धां बोलतात का हो?”

“म्हणजे? मी जर नीट नाहीं वागले तर मलासुद्धां बोलणी  
बसतील.”

एवढें बोलणे झाले. मुलीना मोठी गंमत वाटली. त्याही आपलीं  
दसरे सांवरीत, हंसत, खेळत घरीं निघून गेल्या.

जिवंत आत्मे आपल्या हातानें तनमन खर्च करून उमलवितांना  
अचलेला विलक्षण आनंद वाटत होता. रस्त्यांत कोठे दूर जरी ती  
असली, तरी लाजरीसारख्या लवणाच्या त्या मुली तिला लगेच  
ओळखू येत. अशा आनंदांत अचलेचे दिवस जात असतां, आनंदाची  
शीर्ग कालाबरोबर संवयीने ओसरू लगणे साहजिक होतें. पण आजच्या  
एका प्रसंगाने पुन्हा तो आनंद दुथडी वाहू लागला.

कसल्याशा समारंभाच्या निमित्तानें, परप्रांतीय माधवराव सेशन-  
जज्जांना अग्यक्ष म्हणून बोलाविले होतें. वक्त्यांची नेहमींची ही प्रथा  
असते, कीं ज्या संस्थेत त्यांना बोलावयाचें असतें, तिचें शक्य तर  
कोणतें ना कोणतें, कोठले ना कोठले नातें जोहून दाखवायचें, व  
शेवटी म्हणायचें, “तेव्हां ही आमचीच संस्था आम्हीं मानतों. येथील  
शिक्षण व शिस्त पाहून मला फार आनंद झाला, येथे यायचे महत्  
भाग्य मला लाभले म्हणून.....” वगैरे. ऐकणारांनीही त्यांतील अर्थ  
जेवढ्यास तेवढा समजून घ्यावयाचा असतो. परंतु माधवराव युरोपांत  
दोन वर्षे असतां, त्यांच्या मुलीनें त्यांना पाठविलेल्या पत्रांचा उल्लेख  
करून ते म्हणाले,

## हिं दो क्या व र

“मला अध्यक्ष म्हणून येथें येण्याबद्दल पत्र आले असतां, त्या निमंत्रणाचा मी ताबडतोब स्वीकार केला, याचें कारण या संस्थेचे माझ्यावर झालेले उपकार हेच होय. आम्हीं आमचीं मुले शाळेच्या स्वाधीन करतो, त्यांत एक विशिष्ट हेतु असतो. पण सामान्यतः असें आढळून येतें, की कोणत्या ना कोणत्या कारणास्तव शिक्षकांना आपलीं कर्तव्ये नीटशीं बजावतां येत नाहीत; व विद्यार्थ्यानाही शिक्षकांबद्दल वाटावा तितका आदर वाटत नाहीं. परंतु माझ्या मुलीच्या दर आठवड्याच्या पत्रांत शाळेबद्दल जो मजकुर असे, त्यांत प्रामुख्यानें सौ. अचलाबाई लोणकर, तिच्या शिक्षिका—यांचा अत्यंत आदरानें व प्रेमानें उल्लेख असे. दर वेळी त्यांच्या प्रेमल शिकवणुकीचें एक ना एक उदाहरण ती पत्रांत लिहीत असे. तिच्या त्या एकंदर पत्रांबरून सौ. लोणकर यांनी मुलींचीं मने भारून घेऊन त्यांना इष्ट वळण करें लावले आहे, याबद्दल माझी खात्री झाली. त्याहूनही विशेष म्हणजे, मी तिकडून परत आल्यावर तिच्या वागणुकीतही पडलेल्या फरकाच्या मुलाशीं या बाईच कारण आहेत, असें मला दिसून आले. अशा तऱ्हेनें आम्हीं शाळेच्या स्वाधीन केलेली ही आमची ठेव सव्याज आमच्या हातीं येईल, तर शिक्षकवर्गाविषयीं व शाळेविषयीं आम्हांला आदर व आपलेपणा कां वाढू नये? माझ्या युरोपीयन मित्रांना आमच्याकडील शाळा व शिक्षकवर्गाविषयीं माहिती सांगतांना माझ्या मुलीच्या पत्रांतील गोष्टींचा उल्लेख मी करी...”

अचला तिच्या या गौरवानें अंतःकरणांत आनंदून गेली होती.

## हिंदौ व्यावर

‘एकूण पेरलेले सत्कृत्य फुकट जात नाहीं तर !’ आज तिच्या मनांत नाना तन्हांनीं येणारे विचार तिचें सामर्थ्य एकवटीत होते. “बाबा कितीही प्रेमळ असला, तरी त्याचा संसार त्याला आहे; बहीण कितीही चांगली असली, तरी तिचा संसार तिचें चित्त ओढणार. माझें चित्त वेधायला कोण ? कोणी नसलें तरी, निस्वार्थोपणानें केलेल्या प्रेमाचा मोबदला तिला मिळत होता. कोणावर आपल्या जीवनाचा भार न घालतां, ती स्वावरुंबनानें जीवन घालवीत होती. तिला या निष्ठेम जगाची भीति वाटत असे. त्या भीतीकडेच ती आज उपहासानें पहात होती. “प्रेम ? माया ? हे निःसमर्थ दुबळ्या अंतःकरणाचे बोल आहेत. मी माझ्या पायावर जगेन. या आत्मविश्वासाच्या भूमीवर उभी राहून माझ्या अंतःकरणांतील श्रेष्ठ शक्ति मी जगाला उकलवून दाखवीन. करील त्याला कार्य आहे, आणि कार्यातच आयुष्याची मातव्बरी आहे. आज मी माझ्या संसारात गुरफद्दन राहिले असतें, तर मी जगांत कःपदार्थ अशीच राहिले असतें, आयुष्य संपल्यावर दोन मुलांनीं ‘आई’ म्हणून माझी आठवण काढली असती. पण मी आज जो जिब्हाला दाखवितें, त्याच्यासाठी मी जो त्याग करतें, त्याचे लेख इतक्या मुलींच्या अंतःकरणांत कोरले जातील. व्यक्ती स्वतःकरितां तशीच समाजाकरितां जर जगत असेल, तर सद्गुणांच्या मुशींत इतक्या मुलींना घालून मी समाजालाही भार वाटण्याचें कारण नाहीं.”

पाप्याला रूप नाहीं, रंग नाहीं, शोभा नाहीं. त्याला असीम शोभा येण्याला तें काळ्या फत्तरांवर आपटावें लागतें. कांठच्या हिरव्या-

## हिंदो ल्या वर

गार वनश्रींची प्रतिबिंबे, आकाशांतील चित्ररंगी मेघांची प्रतिबिंबे, निदान अथांग पसरलेल्या निळ्या आकाशाचा पट त्यानें आपल्या हृदयांत सामावून धरावा लावतो, तेव्हांच त्या पाण्याला शोभा. मनुष्यांचे अंतरंगसुद्धां निराकार, रंगहीन असलें, तर त्याची शोभा काय? आणि कोणांचे चित्त तिकडे वेधेल? काम, क्रोध इत्यादि सर्व भाव-नांची मानवी मनांत प्रतिबिंबे आहेत, म्हणून तर तें अतर्कर्य पण चिंतनीय झालेले आहे. प्रत्येक मनुष्यांच्या आयुष्यपटाचे पांढरे स्वच्छ उभे, आडवे धारे स्वतःच्या व दुसऱ्याच्या षड्विकारांनी रंगविले जातात. कधीं तो रंग फिकट म्हणून मनोहर दिसेल, तर कधीं तो रंग घनदाट असल्यानें भडक व तिरस्करणीय वाटेल.

अचलेबद्दल वैयक्तिक काढलेल्या प्रशंसोद्ग्राहांनी तिच्या बरोबरीच्या अध्यापिकांची मनें किंचित् मत्सरानें शेवाळ्यां. त्यांना स्वतःलाही त्याची जाणीव नसेल. पण दिसून न येणाऱ्ये शेवाळे पुढे इतके बाजत जातें कीं जलाचा शुद्धपणा दिसून यायला मार्गही रहात नाहीं. त्या दिव-शीच्या समेनंतर राधिकेसारख्या एक दोन शिक्षकीणींनी अगदी तिच्या पाठीवर शाबासकी देत म्हटले, “आहे वाई, आतां काय परक्या देशांतसुद्धां कीर्तीचा सुगंध दरवळला.” त्यांच्या मनांत कौतुकाचाच भाग विशेष होता. एक दोघींनी नुसत्याच “आहे वाई, आतां काय.” या अर्थीं भुंवया चढवून, जिवणी एका बाजूने चढवून मान डोलवीत नुसतें तिच्याकडे पाहिले. त्यांच्या मनांवर मत्सराचा पगडा कौतुकापेक्षां अधिक होता. दुसऱ्या दोघी तिघी जणुं कांहीं झालंच नाहीं, अशा थाटानें, झाल्या गोष्टीबद्दल पूर्ण औदासिन्य दाख-

## हिंदू व्यावर

वून झरझर पुस्तके बह्या आंवरून घुरी निघून गेल्या. त्यांची मने मत्सरानें अधिक शेवाळली होती. लोकप्रियता ही गोष्ट अशी आहे, की ती मिळून मिळायची नाही. पण लोकप्रिय असणाऱ्या माणसाला नामोहरम करायला मत्सरप्रस्त लोक आपली जाळी जाणून किंवा अजाणतां विणीत असता.]

१० .

पण आज तीं दोधें बोललीं खरीं.

एकमेकांविषयीच्या कुतूहलानें मैत्रीची भूमिका अगदीं पुरी तयार करून ठेवली होती. त्यामुळे तीं दोधें भावनांनी जवळ येण्यास अगदींच वेळ लागला नाहीं. आज तीं दोधें अशाच कांहीं विषयांवर बोललीं की जे विषय मैत्रीची गांठ पकी करतील. काय असेल तें असो. उभयपक्षींही स्वतःच्या विवाहाविषयीं, वैवाहिक आयुष्याविषयीं मनमोकळेपणानें बोलण्यांत तरुणांच्या मैत्रींत जीव भरत असतो. मग त्या दोन ख्रिया असोत, दोन पुरुष असोत अगर ख्रीपुरुष असोत. उभयतांनीही विश्वस्तपणे आपल्या मनांतील सुखदुःखांचीं दालनें एकमेकांना उघडून दाखविल्याचिवाय जिव्हाळ्याची मैत्री होऊंच शकत नाहीं. आणि त्या सुखदुःखांच्या दालनांतही कांहीं अति नाजूक, अति जिव्हाळ्याचीं सुखदुःखें असतात. त्यांत औपचारिक कोणत्याच गोष्टीना सबड नसते. नव्हे—तेथें त्या गोष्टी खुपूं लागतात. उपचारांनी दुरावल्यासारखें वाटतें, जवळ आल्याचें समाधान होत नाहीं.

## हिं दो ल्या व र

त्या हार्दिक मैत्रींत हीनता कोठेच नसते. केवळ भावनांची देवाण घेवाण सत्य स्वरूपानें व खुलेपणानें करून, विश्वासाचें स्थान दिल्या मिळविल्याचाच काय तो आनंद असतो.

केवळ बौद्धिक मैत्रींत हा जिव्हाळा कधींच नसतो. किंवहुना निव्वळ्य जी बौद्धिक, ती मैत्री तरी कशी म्हणावयाची? अशीं समान-बुद्धीचीं माणसें जवळ येणे म्हणजे दोन हत्तींची घडकच ती! मत्सरा-शिवाय तीं जवळ येऊंच शकत नाहींत. त्यांत चांगलाच तरतम भाव असावा लागतो. पण अशा कमी अधिक बुद्धीच्या माणसांचे सख्य हें सेव्यसेवकासारखें असतें. [जिवंत झरे असलेल्या विहिरींतून पोहऱ्यांनी कितीही उपसा करा. पुनः कालांतराने त्या तुङ्बुंब भरायच्याच. हार्दिक मैत्रींतील दोन हृदयें सुखदुःखाने तुङ्बुंब भरलेलीं असतात. एकमेकांसाठीं त्यांचा उपसा करायचा, पुन्हां तीं भरून यायचीं. जिवंत भावनांचे छुळझुळते झरेच त्या मैत्रीला जिवंत ठेवीत असतात.] त्यांतहि बुद्धि-भावनांनी झालेली मैत्री तर याहूनही अद्भूत असते. जलाने ओरंब-लेल्या मेघांच्या धीर, गंभीर गर्जनें एक उमाळा असतो. त्या मेघांची धडक झाली, वीज कडाडली तरी जीवनाचाच वर्षाव होत असतो. तीच त्या मैत्रीची गत.

मागील बाजूंत येणाऱ्या बुटांच्या आवाजाने अचला एकदम दचकली. तिला इतक्या दूरवर आत्याची जाणीव प्रथमच झाली, आणि अंधार तर डोळसांना सुद्धां झरझर आंधके करीत चालला होता. तिला भीति वाटली. सावधगिरीने ती भराभर चालूं लागली. मागाहून

## हिं दो क्या व र

येणाच्या माणसाला लंबलांब पावलांनी तिला ज्ञिपटणे कठीण गेले नाहीं. पावलांच्या अगदीं जवळ येणाच्या आवाजामुळे अचला अधिकच सावधगिरीने रस्त्याच्या एका कडेने चालूं लागली. अंधाराला तिची दृष्टि सरावली. ती येणाच्या व्यक्तीकडे निरखून अंधारांतून पाहूं लागली.

“ कोण ? अचलाबाई ? ” त्या आवाजाने अचला क्षणभर दृच्याकली. पण त्या आवाजाच्या ओळखीने तिला लोच हायरेही वाटले.

“ विराग ? ”

“ इतक्या दूरवर, एकद्या आणि इतक्या संघाकाळीं ? ”

“ आले झालं गंमतींत. मला कल्लंच नाहीं हो इतक्या दूर केळ्हां आले ती ! ”

विराग नुसता हंसला.

“ कां हो हंसलांत ? ”

“ कांहीं नाहीं. वरं, येऊं तुमच्या बरोबर कीं जाऊं पुढं ? ”  
बाह्यतः वेपवाई दाखवीत तो म्हणाला.

तिनेही तशाच तळेने उत्तर दिले.

“ इतके भीत असाल तर जा पुढे. ”

“ तीं दोघे बरोबर चालूं लागलीं. अचलेला त्याच्या अढीबाज प्रश्नांतून तिच्याबरोबर जाप्याची इच्छा दिसल्याशिवाय राहिली नाही. दुसरी कोणीही ओळखीची स्त्री असती, तर त्याने ओळख दाखविली

## हिं दो ल्या व र

असती, पण अशा बेपर्वाईच्या शब्दांतही त्यानें सोबत जाण्याची इच्छा दर्शविली नसती; आणि तिनेंच इच्छा दर्शविली असती, तर केवळ नाइलाजानें तो तिच्याबरोबर गेला असता.

नागपुरास आल्यापासूनच राधिकेच्या घरीं नेहमीं येणाऱ्या जाणाऱ्या अचलेची व विरागची ओळख झाली होती. विरागला आपल्या संबंधीं कुतूहल आहे, हें अचलेने विरागच्या दृष्टीतून ओळखलें होतें. तिलाही त्याच्याबद्दल कुतूहल नव्हतें असें नाहीं. पण सात आठ महिने झाले, तरी त्या दोघांनीही सहेतुकपणे ओळख वाढविण्याचा कर्थींच प्रयत्न केला नाहीं. विराग सुखवस्तु, बुद्धिमान्, करारी, तुटकवृत्तीचा आहे, यापेक्षां त्याची अधिक माहिती राधिकेच्या घरीं कोणालाच लागलेली नव्हती. त्याचें गत आयुष्य कंसें असेल, याबद्दल कोणालाच कुतूहल वाटले नव्हतें. तें चांगलेंच असेल, तो श्रीमंतींतच वाढला असला पाहिजे, ही सर्वांची खात्री होती. अचला म्हणाली,

“ मला वाटलं नव्हतं कुणी ओळखीचं माणूस भेटेल असं. ”

“ ओळखीचं ? तुम्ही मला ओळखलं आहे अशी तुमची कल्यना आहे ? ”

“ असं वाटतं. ”

“ चुकतां आहांत तुम्हीं. ”

“ तें कसं काय ? ”

“ मी वकील आहें. ”

## हिंदो ल्या वर

“म्हणजे? कधी न ओळखण्यासारखा प्राणी आहे की काय वकील हा?”

“तुम्हांला माहीत आहे ना? की उत्तम वकील तेवढा आधीं कसलेला नट असतो. त्याच्या चेहन्यावरच्या लहरी अंतरंगांतील लहरीशी नेहमीं विसंगत असायच्या.”

“इतक्या जिवंत माणसाशीं खेळून तुम्ही अस्सल ढोंगी होतां एकूण?”

“पण स्वतःशीं निष्ठुरपणे खेळूनही भलते नाटक करणाऱ्या तुमच्या इतका ढोंगी खास नाहीं.”

“तुम्हांला मला चिडवायची लहर आली आहे वाटते?”

“नाहीं. तुम्ही मला ढोंगी म्हणालां म्हणून मी आपलं खरं सांगितलं.”

“विराग, म्हणजे मी ढोंगी आहें की काय?”

“सारा दिवस हंसून खेळून आनंदाचं नाटक करणारं मनुष्य इतक्या दूर, एकटं, अंधारांत, फिरायला येतं, आणि इतक्या दूर आल्याची आणि इतका अंधार पडल्याची त्याला जाणीव सुद्धां रहात नाहीं, यावरून काय निष्कर्ष निघतो सांगा पाहूं?”

“बरेच आहांत कीं!”

“पुराव्याशिवाय बोलत नाहीं. ‘आलें झालं गंमतींत. मला कळलं नाहीं हो इतक्या दूर केव्हां आलें ती.’ असं तुम्हीच म्हणालां नाहीं?”

## हिं दो ल्या व र

अचलेला हंसू आले. पण पडती बाजू सांवरीत ती म्हणाली,  
“मग एकादे दिवशी गंमतीनें जातं कीं माणूस दूरवर.”

“ हो. नेहमीं नाहीं जात. आज आलां असाल गंमतीने.”

“ मग मी तरी नेहमीं कधीं जातें ? ”

“ आठवड्यांतले पांच दिवस तरी जातांच नाहीं ? ”

“ तुम्ही कधीं पाहिलंत ? ” विस्मयानें अचला म्हणाली.

“ जाऊं दे. मला काय करायचं आहे म्हणा. पण माझा मुद्दा एवढाच कीं तुम्हींही अस्सल ढोंगी आहांत.” हंसत विरागनें उत्तर दिलें.

“ यांचं बरंच लक्ष असतं एकूण.” अचला स्वतःशीं म्हणत होती. विरागनेंही त्याच्या ठराविक लकवीनें तिच्या तें लक्षांत आणून दिलें.

“ बाकी, अचलावाई, ढोंग ही मुद्दां कला आहे नाहीं ? ”

“ हो, आणि मला वाटतं, ती तुमच्यासारख्या वकिलांना चांगली साधलेली असते नाहीं ? ”

“ पण जगांत ही कला थोड्याफार प्रमाणांत सर्वांना आवश्यक आहे, असं मला वाटतं. मला आवडतात ढोंगी माणसं.” त्याच्या या बोलण्यानें अचलेला कां कोण जाणे पण कांहींसे समाधान वाटले.

“ विराग, अन्यायाविरुद्ध झगडत असतांना तुम्हांला किती उत्साह वाटत असेल नाहीं ? सबंध दिवस कांहीं तरी सेन्सेशनमध्यें जात असेल.”

## हिं दो ळ्या व र

“ कांहीं नाहीं. तुम्हाला कल्पना सुद्धां यायची नाहीं. न्याय, अन्याय, सारे एकत्र भरडायला शिकलो आहोत आम्ही. न्यायाबद्दल सहानुभूति नाहीं, अन्यायाबद्दल चीड नाहीं. न्यायाची घोषणा करून न्याय्याची मान कांपतांना आमचे हात थरथरत नाहीत. आम्हांला एकच गोष्ट माहीत असते, की कोर्टात येणारीं भांडणे ही कॅन्सरसारखीं असतात. कॅन्सरचं ऑपरेशन केलं, तरी रोगानें धरलेलं मूळ हटकून नाहीसं होतंच असं नाहीं. तो कृमि दुसरीकडे मांस खात रहातो माणसाचं. तें डॉक्टरला माहीत असतं. तरी तो ऑपरेशन करतो. की घेतो. एक भांडण मिटवितांना दहा कशीं उठतात किंवा कशीं उठवावीं हें वकिलाला माहित असतं. तरी तो केस चालवितो. पैसे घेतो.”

“ तुम्हांला वकिली आवडत नाहीं वाटतं ? ”

“ छेः छेः गरिबांना नाहून त्यांचं रक्तशोषण होईपर्यंत की घेण्यांत मला मजा वाटते.”

“ चला. कांहीं तरी बोलतां झालं. तुम्ही गरीबांकडून फी सुद्धां घेत नाहीं. मला माहीत आहे.”

“ तुम्हांला कोणी सांगितलं ? ”

“ मी दररोज एकटी फिरायला येतें म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं ? ” दोघेंही हंसलीं.

“ इतका वेळ दंश धरला होतात तुम्हीं ? ”

## हिंदौ व्या व र

“ हो, मग तुम्हांला काय वाटलं ? बायकासुद्दां धूर्ते असतात वरं ” अचला हंसली.

“ निदान त्यांना असं वाठतं.”

“ काय हो, फार हळू चालावं लागतं आहे का तुम्हांला माझ्यामुळे ? ”

“ तें कांहीं खोटं नाहीं. पण जाऊं या झालं. त्याचा विचार करू नका. तुमच्यामुळे कोणाला काय सोसावं लागेल, याचा सारखा विचार करून त्या जाणीवेने वागूं लागलांत म्हणजेच दुसऱ्यांना अधिक त्रास होण्याचा संभव असतो. तुम्हांला लवकर नाहीं ना जायचं ? माझं निमित्त पुढे करून तुम्हांला लवकर जायचं असेल, तर गोष्ट निराळी. ”

“ मला काय ? एकटाच जीव आहे हा. कोणाच्या ओढीने लवकर जायचं आहे घरी ? ”

“ मला लवकर गेलं पाहिजे बुवा. मला ओढ लागली आहे. ”

“ कुणाची ? ”

“ मोहनची. ” गंभीरपणाचा आव आणून विराग म्हणाला.

“ हा कोण मोहन ? ”

“ माझा आचारी ! ”

दोघेंही हंसली.

“ असं होय, बाकी विराग, तुम्ही लम करून टाका पाहूं एकदां. ”

## हिंदो ल्या वर

“ कां हो ? माझ्या पायांत एकदां बेडी पडली म्हणजे समाधान होईल वाटतं तुम्हाला ? ”

“ खरंच, इतक्या मुली सांगून येतात तुम्हांला. कां हो ‘नाहीं’ ‘नाहीं’ म्हणतां ? मी देऊ कां छानशी मुलगी पाहून ? ”

“ छानशी मुलगी ? जपानी खेळणं या ना एकादं घेऊन. ”

“ मग हवीतरी कशी तुम्हांला ? ”

“ अजून मी विचार नाहीं केला. ”

“ असं ? माझ्यासारखी वहीण हवी होती, कीं दररोज भंडावून सोडलं असतं. ”

“ आणि वहीण नसतांही आतां काय कमी त्रास देतां ? ”

त्याच्या या शब्दांत दडलेल्या तिच्याविषयीच्या आपुलकीच्या भावनेने अचलेला समाधान वाटल्याशिवाय राहिले नाहीं; कारण विरागची कोणतीही कोमल भावना त्याच्या शब्दांतून व्यक्त होणे, हें कठीण होतें.

ती दोघें सावकाशपणे पुढे चालत होतीं. विरागच कांहीं वेळानें म्हणाला, [सोन्याच्या खाणीतून मातीत मिसळलेले बारीक बारीक सोन्याचे कण मोठ्या मुष्किलीनें काढावे लागतात. तसाच सगळ्या आयुष्यांत सुवर्णकण गोळा करण्यासाठी माणुस धडपडत असतो]”

“ तुम्हांला ते मिळाले आहेत, नाहीं ? ”

“ पण ते सुवर्णकणच वाटत नाहींत मला. ”

## हिंदौ ल्या वर

“ कारण तुम्ही महत्वाकांक्षी आहांत. ”

“ डे. छे. ‘ महत्व ’ म्हणजे काय ? शोनें म्हटलं आहे की  
Greatness is only a sensation of Littleness. ” (४५-५०)  
 “ मग कां तुमची घडपड ? ”

“ मला आत्मीयताच कशांत वाटत नाही. तुम्ही म्हणतां, पण  
 लमांतही तीच भीति मला वाटते. कोणत्याही गोष्ठीवर आसक्ति ठेवा-  
 यची तर त्या गोष्ठीची निःसारता आधींच मला कळायला लागते. ”

“ तुम्ही फार विचार करतां विराग. ”

“ आसक्तीनें सुख मिळतं का सांगा पाहूं ? ”

“ कां ? अंतिम सुख नसेल कदाचित्. पण म्हणून रुक्ष वठ-  
 लेल्या बागेंत हिंडायचं ? त्यांने मनुष्य अधिक उदासीन होतो.  
 त्यापेक्षां फुललेल्या बागेंतील क्षणभंगुर फुलं पाहून तीं तोडून हातांत  
 घेऊन जो क्षणिक आनंद होतो त्यालाच आयुष्यांत फार किंमत आहे.  
 त्या क्षणाक्षणाच्या सुखांनेंच आयुष्याची वीण विणली जाते. ”

“ पण तें सुख अनुभवितांनाच तें क्षणिक आहे, असें ज्याला  
वाटेल, त्याचा निम्मा आनंद कमी झाला म्हणून समजावें. मला कोण-  
 त्याही गोष्ठीनें मान हरपण्यासारखा आनंदही होत नाहीं आणि दुःखही  
 होत नाहीं. ”

“ मग तुम्हांला असे कठु अनुभव आले असले पाहिजेत. ”

तो कांहींच बोलला नाहीं.

## हिंदौ ल्या व र

“ कां ? जास्त चवकसपणा दाखवला का मी ? ”

“ तें पहा गांव जवळ आलं. ”

“ किती लवकर आलों आपण. ”

विराग व अचला घरोघर गेलीं—दूर गेलीं. पण कां कोण जाणे ! सात आठ महिन्यांत कधींच उत्पन्न न झालेली जवळपणाची भावना आज दोघांच्याही मनांत आली होती. एवढेंच नव्हे, तर त्या भावनेनें आज दोघांनाही आनंद झाला होता. तो प्रसंग मुद्दाम साधू-नही साधला नसता. विरागला स्वतःबद्दल इतकेंही बोलायला लावणे कांहीं सोये नव्हते.

## ११

“ मनुष्याचा मोठेपणा ! किती सापेक्ष शब्द आहे हा ! अवाढव्य जगाच्या मानानें त्या मोठेपणाचें स्वरूप किती संकुचित असते ? एकादा प्रख्यात डॉक्टर मोठेपणा मिळवून असतो. त्याला वाटत असते, आपण मोठे; पण एकादा छोळ्याशा समूहांतच त्याचें नांव व त्याचा मोठेपणा. इतरांना विचारा. त्याचें नांवही त्यांना ऐकून माहीत नसते. सगळ्या मोठमोळ्या लोकांची स्थिति हीच असते. मोठा वकील ध्या, मोठा सावकार ध्या, गिरणीवाला ध्या, सटेबाज ध्या, वाळ्यसेवक ध्या, सर्वांचा मोठेपणा असाच. जो तो आपल्या चिमुकल्या जगांत मोठा ! तेवढ्यावर यःकश्चित मानवप्राणी संतुष्ट असतो. शेअरबाजारांतही लाखों रुपयांची उलाढाल करणाऱ्या एकादा

## हिंदौ व्या व र

सटेबाजाला विचारा, कीं मराठी वाढ्यांत ज्यांचे नांव दुमदुमून राहिले आहे, असं हरी नारायण आपटे—छे: तो हंसेल. त्याच्या कानावर उभ्या आयुष्यांत त्यांचे नांव आले नसेल. व्यासपीठावरून जगाचे कल्याण करण्याच्या मिषानें, कंठशोष करणाऱ्या एकाद्या प्रख्यात पुढाच्याचे नांव घ्या. कोट्यवधि जनता झेगेल “कोण हा? आम्हांला नाहीं माहीत.” असाच सगळ्यांचा सगळा मोठेपणा आहे. त्याला मर्यादा आहे. मग मला माझें जग निर्माण करतां येणार नाहीं का? त्या जगांत मी मोठा नाहीं का होऊं शकणार? अर्थात् होईन.” त्याला एकाएकीं आठवण झाली. तो कायसा इंग्रजी पहिलीत होता. त्याच्या शिक्षकानें बोधवाक्यांनी त्याचा सर्व वर्ग शृंगारला होता. “सत्यं वद, धर्मं चर.” “विद्या एव धनम्.” “सत्यापरता नाहीं धर्म.” “विद्या विनयेन शोभते.” इत्यादि अनेक बोधवाक्यांनी वर्गाच्या भिंती नुसत्या दाढून गेल्या होत्या. शिक्षकही त्याच्या कर्तव्याप्रमाणे नीतीचे धडे मुलांच्या कानीकपाळीं सदैव ऐकवीत असे. पुढे तो शिक्षक शिक्षकाचा धंदा सोडून बराच बढतीला चढला. शाळेच्या संमेलनप्रसंगीं तो अध्यक्ष झाला. त्यानें मुलांना उपदेश केला. “मुलांनो, सहा वर्षापूर्वी या शाळेत असतां, मी हीं वाक्ये अशींच येथे लावलीं होतीं. पण तुम्हांला मी सांगतों, कीं यांची किंमत या वर्गापुरतीच आहे. तुम्ही या आंवाराबाहेर जगाच्या आखाड्यांत या, सर्वे नीतीतत्त्वे आचरणांत बदललेलीं तुम्हांला दिसतील. एवढेंच नव्हे, तर तीं बदलत्यांनेच व्यवहार यशस्वि होतो असे तुम्हांला आढळेल.”

## हिंदौ ल्या व र

विरागला त्याचा अनुभव आला होता. त्या शिक्षकानें प्रांजळपणे व्यवहाराच्या यशस्वितेची गुरुकिल्ली मुलांना दाखविली होती. गरीबीमुळे मातीमोल गुण होत असणाऱ्या विरागनें एक खुणगांठ मनाशीं बांधली. त्यानें धीर सोडला नाही. त्याची वृत्तीच ही होती, कीं ‘अमुक करीन’ म्हणायला त्याला उशीर लागला तरी ‘करीन’ म्हटल्यावर तो केल्याशिवाय रहात नसे.

मोठेपणावर त्याचा विश्वास नव्हता, तरी त्यानें व्यवहारांत यशस्विता मिळविण्याचा निश्चय केला. स्वतःचें विश्व व त्या विश्वांत स्वतःचा मोठेपण मिळविण्याचा त्यानें निश्चय केला. त्या निश्चयापासून त्याला कोणतेही संकट परावृत्त करू शकले नसतें. त्यानें त्यासाठी स्वतःची मातव्बरी बाळगली नाही.

व्यवहाराची यशस्विता, पुष्कळशा सुखांची व मानसन्मानाची गुरुकिल्ली धनांत दडलेली असते. सुवर्णांची प्रभाच अशी आहे, कीं त्या प्रभावलयांत कुरूपही सुरूप समजला जावा, नीचही गुणवान् समजला जावा, अक्षरशत्रु व्यवहारशृङ्घाच्या मतालाही बहुमान चढावा. व्यवहाराची यशस्विता म्हणजे तरी दुसरें काय आहे? ती सत्य, उद्योग, उत्साह यांवर उभी असल्याचें समाजशिष्टांनी कितीही ओरझून सांगितलें, तरी असत्याच्या भरभक्कम पायावरच व्यवहार यशस्वि होतांना त्याला दिसत होता.

ज्या समाजानें त्याच्या गरीबीचा वारंवार उपहास केला होता किंवा त्याला अन्वेरिले होतें, त्याच समाजाचीं शिरें त्याच्या पुढे नमाचयाला त्याला एकच गोष्ट पाहिजे होती—पैसा.

## हिंदो ल्या वर

त्यासाठीं त्यानें आपल्या सर्व आशा, इच्छा दाबून टाकल्या. पैसा, पैसाही मिळेल तो, तो सांठवूं लागला. अडाणी माणसाचें पत्र लिहून देण्याबद्दल मिळणारा पैसाही तो घेई, एका जेवणाचे पैसे शिळ्क पडण्यासाठीं खाणावळीतील उशींही गुपचुप काढून येई. “जादू” “जादू” म्हणून मुलांच्या थव्यांची नजरवंदी करून जादुगिरीची खिदागीही घेई. एकाद्या संशोधक मंडळांतील मोडी अक्षरें तास न तास लावीत वसून मिळणारे दहा रुपयेही घेई. एकाद्या कॉन्टॅक्टरच्या हाताखालीं गळ्याप्रमाणे राबे. सिनेमानाटकांची तिकिटें हौशी कॉलेजियन्सच्या गळ्यांत वांधून दलाली करी. त्यांचे टेनिसचे उडालेले चैंडू देण्याबद्दल चार आणे घेई. मर्तिंकाच्या मोक्षासाठी गोंवन्याही यायला तो तयार असे. क्षणाक्षणाला त्याच्या बुद्धीला जे जे पैशाचे मार्ग दिसतील तेथून तेथून तो पैसा काढीत असे. योग्य ठिकाणी तोंड वेंगाडा-यला त्यानें कमी केलें नाहीं.

हे सर्व उद्योग करून त्यानें आपला अभ्यास चालू ठेवला. मोठेपणाला पदवीचे शेंपूट असलेले फार चांगले ! कधीं कधीं त्याला फक्त एकादा दुसरा तास झोप मिळे. चुरचुरत्या डोळ्यांनी तो तसाच राबे आणि अभ्यासही करी. तीक्षण बुद्धीच्या विरागला पास होणे कठीण गेले नाहीं.

सारा दिवस चाललेल्या त्याच्या या राक्षसी उलाडालीचे स्वरूप त्याच्या सहाय्यायांच्या नजरेला येत नसे. तो भयंकर उद्योगी आहे, एवढे त्यांना कळे. त्याच्या उद्योगामुळे त्यांच्या मनांत विरागबद्दल

## हिंदो व्यावर

आदर उत्पन्न झालेला होता. तें त्याला कळतही असे. पण टेव-  
ढ्यावर लगेच स्तुतिपाठकांचे मित्रमंडळ आपल्या भोवतीं नाचवायचा  
मोह त्याला झाला नाही. तो त्यांच्यापासून दूर राही, कारण जवळ जायची  
वेळ अजून आली नव्हती. आपल्याबद्दल कोणाच्या मनांत कीव उत्पन्न  
करावी याचें विरागला पुरें ज्ञान होतें. कोणा वाटेल त्या व्यक्तीच्या  
मनांत कोरडी कीव उत्पन्न करून स्वतःचा दुबळेणा त्यांने कधीच  
दाखवला नाहीं. ज्यांनी केलेली कीव विरागला पुढे ढकलण्यास उपयोगी  
पडेल, अशांच्या मनांतच तो स्वतःबद्दल कीव उत्पन्न करी. त्यामुळेच  
एका कंजुष मारवाढ्यानें सुझां त्याला दरमहा पांच रुपयांची मदत  
करण्याचें ठरविलें; प्रिन्सिपॉलने प्रीशिप दिली, प्रोफेसरांनी फुकट पुस्तके  
दिलीं—नव्हे त्याची बुद्धिमत्ता पाहून त्याला हरतऱ्हेने उत्तेजन दिलें.

तो काय करतो, किती तऱ्हांचे उद्योग करतो, हें कोणाही  
सहाय्याशीं तो बोलत नसे. स्वतःला सोसावे लागणारे घाव स्वतःच्या  
मनांत टेवण्याइतके त्याचें अंतःकरण कणखर होतें. त्याच्या मनांतील  
गांठ कोणालाच उलगडली नाहीं. हरतऱ्हेचे उद्योग करीत असतांना,  
येणाच्या विचित्र अनुभवांना मीठ मसाला घालून तो कथाही लिही.

विराग जी ढाल हातीं घेऊन प्रतिकूल परिस्थितीशीं झुंजत  
होता, तिचा दर्शनी भाग मोहकपणे तळपूं लागला. तिची दुसरी—काळी  
कुट काबाडकष्टांची बाजू लोक विसरू लागले. विराग जोरानें झुंजत  
पुढे चालला. बुद्धीच्या तळखण्यानें त्याचे सहाय्यायी त्याच्याकडे  
प्रेमादरानें पहात; अच्यापक आशेनें व प्रेमानें पहात. तो स्वतःत

## हिंदौ व्यावर

---

रंगून पुढे चालला. बी. ए. झाला, एल. एल. बी. झाला. त्यानें पैसा गांठीशी ठेवला. त्याच्या या अनेकविध उद्योगांतील अनुभवांची श्रीमंती-ही कांहीं थोडीथोडकी नव्हती. नाना दर्जाचे, नाना धंद्याचे लोक त्यानें पाहिले—अगदीं जवळून पाहिले. त्यानें जगाचे स्वरूप ओळखलें. अस्सुल ढोऱ्यापणा. तोच पाहिजे आहे. नीट नांदायला जगांत दोन मुखवटे घालून वावराचे लागते. विरागनें जगासाठी निराळा मुखवटा धारण केला, तरी त्याच्या अंतःकरणांतील सौजन्य रतिमात्र कमी झालें नव्हते. दुःखितांचे अश्रू कठोरपणे पहात असतां, त्याचे कणखर अंतःकरण दर्यार्द्र झालेले असे.

रंगभूमीवर नदून, थदून प्रवेश करणाऱ्या पात्रांना पडव्याभागाच्या, सजावटीच्या खोलींतील कोणतेहि दृश्य प्रेक्षकांपासून लपविण्याची काळजी घ्यावी लागते. विरागचे कॉलेजचे आयुष्य संपलें. आयुष्याला सुरुवात करण्याइतका पैसा त्यानें जवळ केला. या सजावटीच्या काळांतील दृश्य नजरेआड होऊन नव्या भूमिकेची सुरुवात करण्यासाठी विरागने स्थानत्याग केला. त्यानें मुंबई सोडधी. युरोपीयन प्रिन्सिपॉलच्या शिफारसीचा उपयोग होऊन त्याला पब्लिक प्रॉसिक्यूटरची जागा मिळाली.

आयुष्यांत नाना तज्ज्ञांनी झगडून त्याला आतां तिसाव्या वर्षी कुठे स्थैर्य आले होतें. चांगल्या जाम्यानिम्यानिशी तो नागपुरास राहूं लागला. त्या बाब्य देखाव्याने त्याचा दर्जा मोठा आहे, असे मोळ्या लोकांस वाटे. त्याच्या भोवतालीं मोळ्या दर्जाच्या लोकांचे कडे तयार होऊं लागले. त्याच्या आर्थिक दर्जावरोबरच त्याच्या तळजव बुद्धिमत्ते-

## हिंदौ ल्या वर

मुळे ते सर्व आकर्षिले जात होते. पण विरागन्या सान्निध्यांत राह-  
णारांनाही विराग कसा आहे, त्याचें अंतरंग कसे आहे, तें कळले  
नव्हते.

### १२

विरागला स्त्रीजगताचें जवळून ज्ञान ब्हायला, त्याची आई व  
आईसारख्याच कांहीं ख्रिया यांखेरीज त्याचा इतर कोणाशीं परिचय  
झाला नव्हता. मात्र अडीअडचणींतून पुढे येण्यासाठीं अविरत श्रम  
करणाऱ्या विरागने ख्रियांनी बनलेली विश्वाची अर्धीं बाजू अगदीच  
उपेक्षिली होती, असें नाही. तोही या स्त्रीजगताकडे पहात होता.  
त्याचा ग्रह कांहीं विशेषसा अनुकूल नव्हता. त्याला त्या अक्षरशः  
खेळणीं वाटत. चैन ज्याला करायची आहे, त्याने त्यांच्याकडे लक्ष  
यावें एवढे त्याला कवळ होतें. तें ख्रियांचे विश्व, सगळे कांहीं तरी  
मऊ मऊपणाचे केलेले...त्या ठिकाणीं बसलेल्या त्या वळरीना पुरुषांचा  
वारा म्हणजे अपमान वाटतो ! स्वतःस गुरफटलेल्या व संकुचित  
मनोवृत्तीने, संकुचित जगांत फिरणाऱ्या या कोमल वळरीशीं ओळख  
करून घेऊ, ही पुरुषाची एक चैन आहे असें त्याला वाटे.

त्याला कुठे सवड होती ही चैन करायला ? स्त्रीदाक्षिण्य त्याच्या  
ठिकाणीं होतें. तो ख्रियांची कीव करी पण अबला म्हणून, त्याला  
अस्यंत आदरणीय, एकमेव चीज “स्त्री” असें कधीच वाटले नाहीं.  
घराच्या सांवलींत वाढून, खुरटलेल्या या फुलवेलींची शोभा सतत

## हिंदो ल्या वर

पहात बसण्याची त्याला इच्छा नव्हती. त्यानें जगाच्या सौंदर्यांची, कोमलतेचीं, मनाशीं खांडे खांडे करून पाहिलेली होतीं. एकाद्या सुंदर खीकडे पाहिल्यावर क्षणभर त्याचें मन ओढले जाई. लोच तो म्हणे, “सुंदर वस्तु मिळाली, ती वर्षानुवर्ष जवळ ठेविली कीं ती शिळी होईल. हें सौंदर्य मला सतत वेधून ठेवणार नाहीं. सौंदर्याशिवाय आहे काय त्यांत ? ” खीत्वाची मोहिनी कोणाही पुरुषावर पडायचीच. त्याच्यावरही ती पडे; पण त्या संसाराच्या शिळेपणानें मनाची केविलवाणी अवस्था करून घेण्यापेक्षां त्यापासून दूर असलेले वरें असेंच त्याला किती दिवस वाटत होते.

तो या खीजगाकडे पाही, कुतुहलानें, उत्सुकतेनें पाही. त्याच्या साहसी स्वभावाला अनुसून, त्यानें हेही साहस करून पाहिले असतें. पण परिश्रमानें मिळविल्याशिवाय त्यांचें समाधान झालें नसतें. ज्यांनी त्याच्या गरिबीचा उपहास एके काळीं केला होता, त्यांनीच आपल्या मुली “करंण्याबद्दल” त्याला अनेकदां गळ घातली होती. पण ज्या मुली त्यानें पाहिल्या त्या त्याला “बाहुल्या” वाटत. या बाहुल्यां-बरोबर अक्षरशः चैन करितांना, त्याच्या बुद्धीचा कस लागण्याचें कारण नव्हते व त्या त्याच्या आयुष्यांत जड जोखड होऊन बसल्या असत्या. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठीं धडपड करू इच्छिणारी त्याची बुद्धि सहजासहजीं प्राप्त झालेल्या सुखाला मानूं शकली नसती.

राधिकेच्या घरीं तिच्या भावाच्या ओळखीमुळे त्यांचे वारंवार येणे जाणे होई. राधिका ही सर्वसामान्य मुलींचे प्रतीक होती. राधिकेचे

## हिंदो व्यावर

गोडवे हावभाव, बोलणे, यांनी त्याचे मनोरंजन झाले, तरी तें कांहीं वेळ. अचलेची त्याला त्याच वेळीं माहिती झाली. तिला प्रत्यक्ष पहाण्यापूर्वी, तिच्याबद्दल त्याची कल्पना काय होती कोण जाणे ! पण तिचा तो दुहेरी मुखवटा—तिच्या अंतःकरणांत तेवत असलेली ती ज्वाला, त्याला स्पष्ट दिसत होती. बुद्धिभावनांनी सारखेंच वर्चस्व गाजबलेली छी त्याच्या पहाण्यांत आली नव्हती. अचलेमध्यें कांहीं तरी निराळें होतें. सांच्या आयुष्यभर झगड्हनही धीरानें तोल सांवरून राहणारी व्यक्ति, विशेषतः छी—तिच्यांत व त्याच्यांत कांहींसे साम्य त्याला दिसले. आयुष्याच्या लढ्याला असहायपणे नव्हे, तर सहेतुकपणे व बलानें तयार झालेल्या अचलेनें, त्याचे चित्त वेधून घेतलें, यांत शंका नाहीं.

## १३

मध्यांत चहासाठीं म्हणून सगळ्या शिक्षकिणी एकत्र जमल्या होत्या. त्या अकरा शिक्षकिणीत दोन विधवा, लम ठरलेली राधिका, अचला व वाकी सातही कुमारिकाच होत्या. तेवीस पासून तीस पर्यंत वयाच्या त्या छियांत नानातन्हांची थद्वामस्करी चाले. त्यांच्यांत किती तरी मतभेद होते. ते तीव्र होते; पण चहाच्या वेळीं वरपांगी सर्वजणी एकदिलानें थद्वामस्करी करीत. थद्वेला सुखां तरतम भाव असतो. थद्वा निस्पदवी असूं शकते. तशीच थद्वा थद्वा म्हणून दुसऱ्याचा मर्मभेद करणारीही थद्वा असते. जिच्या तिच्या स्वभावाआवडीप्रमाणे, जिनें तिनें बोथट किंवा तीक्ष्ण शब्द हातीं घेतलेले असे. ट्रेनिंग कॉलेजमधील शिक्षण पुरें झालेल्या जुन्या मताच्या, विधवा शिक्षकिणी अतिशय

## हिंदो ल्या व र

गंभीर असत व मधून मधून गंभीरपणे थटा केली, तरी कुणाच्या तरी लमाबद्दलचीच करीत. अचलेच्या अंतःकरणांतले कढ त्यांच्याहूनही जाळणारे असले तरी तिन्या दुर्दम्यवृत्तीनें ती निशुगदवी थटामस्करी करी. राधिकेचें लग आठवड्यानेंच होणार असल्यानें, ती सर्वांच्या थडेचा विषय होई. अशाच वरून बोलणे चालले होतें.

“ काय ग. चहा उपडा केलास ? लक्ष कुठे आहे ? आं ? ”

“ अग बाझै. अंसं कां ? आम्हांला नव्हतं माहीत. ”

“ बायांनो, आतां या म्हातारीला कोण विचारतो ! No chance for me. तुमचं तुम्ही पहा. ”

“ अगबाई, इतकं का वाईंट वाटतं आहे ? सांगूं का स्थळ एकादं ? ” एक विधवा अर्धवट थडेनें व गंभीरपणानें म्हणाली.

“ झालं बाई. गंगाताई अगदीं लगेच स्थळांची यादी घेऊन तयार. ”

“ जणुं नकोच असेल ना अगदीं ? ”

“ खरंच नको आहे. जेव्हां तेव्हां कांहीं लमाचेच विचार करीत असतों कीं काय आम्हीं ? ”

“ जेव्हां तेव्हां नाहीं. पण कधीं कधीं अगदीं डोके फिरेपर्यंत करतां ना ? ” अचला हंसत म्हणाली.

“ माझ्या मनांत तरी कधींसुद्धां लमाचा विचार आला नाहीं बाई. ” तीस वर्षांची एक कुमारिका म्हणाली.

## हिंदू व्या व र

“ खरे ? ”

“ अगदीं खरं ” अगदीं सत्यपणाचा आव आणीत ती म्हणाली.

“ अगवाई, मग Something must be wrong with you. ”

“ What do you mean ? ”

“ माझं म्हणणं तुमची वाढ नोर्मल खीची दिसत नाही. ”

“ नोर्मल खीची म्हणजे ? सगळ्यांच्या डोक्यांत असले विचार असलेच पाहिजेत असं शाब्द आहे कीं काय ? ”

“ हो. असंच मानसशाब्द आहे. असं न वाटणाऱ्या मेंदूत कांहीतरी विकृति असली पाहिजे. ”

“ अरे वा, तुम्ही वन्याच मनकवड्या दिसतां कीं हो, आमच्या मनांतरं सांगायला पहातां तें ? ”

“ काय वाई तरी, या सगळ्या विवाहितांना वाटत असतं, कीं वस्स, लम्ब, लम्ब—” दुसरी म्हणाली.

“ कशाला ग फसवतां अशा ? म्हटलंत स्पष्टपणे ‘आम्हीं विचार करतो ’ तर काय विघडलं ? ”

“ पण कधीं करीतच नाहीं आम्ही. ” सातांपैकीं सहा गर्जून म्हणाल्या.

“ You are fools ! ” उरलेली सातवी धैर्यानें म्हणाली.

“ माझ्या मनांत येतात गळवाई असले विचार. ”

## हिंदो ल्या वर

“ पण त्यांत गैर नाहींच कांहीं. तें स्वाभाविक आहे. ”  
अचला म्हणाली.

“ हट, आम्हांला मुळींच असं वाटत नाहीं. लग्न ही विषय-  
पिपासा भागविण्यासाठी कांहीं तरी संस्था आहे झाल. ज्यांचं लग्ना-  
वांचून होईल, त्यांच्या मनोधैर्याची उलट तारीफच केली पाहिजे. ”

“ कशाला शाळिक वादानें ढोगीपणा करतां? ” अचला म्हणाली.

“ पुरे झालं बाई, नुसते वाद कसले ग करतां? पाहूं. आम्हीं  
आहों नि तुम्हीही आहांत. ” गंगाताई म्हणाली.

इतक्यांत एका कपाच्या डिझाइनकडे पहात, एक जण मोळथानें  
म्हणाली, “ Love me. ”

“ No one is going to love you ” दुसरी म्हणाली.

सगळ्या हंसूं लागल्या.

“ पहा, पहा, थद्वामस्करी म्हणून शेवटीं तुम्ही सुद्धां दबलेल्या  
विचारांना वाव देत असतां. मग कबूल कां नाहीं करीत? ”

“ अरे पण, या कपाचर लिहिलं आहे तें वाचलं. ”

“ मग या शेजारच्या वर्तमानपत्राच्या तुकड्यावरचं हेडिंग नाहीं  
तें कुठें वाचलं? “ love me ” असें मोळ्यानें वाचून जो एक  
गुदशुदल्या करणारा आनंद होतो, तो थट्टेच्या पांघसणाखालीं उपभोगा-  
यला पाहिजे असतो नाहीं? ” अचला म्हणाली.

“ हो, पण त्याची किंमत तेवढीच. ”

## हिंदो व्या वर

“ नाही. त्याचीच किमत अधिक आहे. मन भरून जेओ संडत असतं ना ? आणि जें तुम्हीं आंतल्या आंत दडवीत असतां ना ? तें असं बाहेर पडत असतं ! ” सर्वानाच बाजू अंगावर आलेली दिसत होती. शेवटीं एकजण म्हणाली.

“ मग विधवांच्या मनांत सुद्धां नसतील का असले विचार खेळत ? ”

गंगाताईना जरा अपमान झाल्यासारखेच वाटले. त्या म्हणाल्या, “ मुळीच नाहीं. त्यांचं ठरलेलं असतं नशीब. ”

“ कां ? आतां आहे की पुनर्विवाहाची मोकळीक. ”

“ पण तें निराळ. तो म्हणजे अगदीं शेवटचा मार्ग. ”

“ हो. मग आम्हीं आमच्या बाबतीत तेंच म्हणतो. ”

“ पण साधारणपणे विधवांच्या मनांत यायचंच नाहीं. ” गंगाताई विधवांची बाजू सांवरीत म्हणाल्या.

“ काय हो अचलताई, आतां हा नाहीं कां वाटत ढोंगी-पणा ? ”

इतक्यांत घटा झाली. वर्गावर जाण्यासाठीं सगळ्या जणी उठल्या. जातां जातां अचला म्हणाली, “ नाहीं कोण म्हणतं ? असाच सगळा ढोंगीपणा आहे. ” घटा झाल्यासुले निरनिराळ्या वर्गांकडे त्या निघून गेल्या. अचलाही वर्गांकडे जायला निघाली. जातां जातां ती स्वतःशींच म्हणाली, “ सगळाच ढोंगीपणा खरा. मानवी संकेत पाळ-

## हिंदू ल्या वर

णारा थोडा ना कार ढोंगी असतोच. मी सुद्धां ढोंगीपणानेच नाहीं का वागत ? ”

मधल्या सुटींतले गंमतीचे बोलणे संपले. वर्ग सुरु झाले. एक दोन तास झाले. शाळा सुटली. राधिका व अचला नित्याप्रमाणे बरोबर घरीं जाण्यासाठीं निघाल्या.

“ काय वाद केले आज मधल्या सुटींत नाहीं उगाच ? ”

“ उगीच नाहीं, राधिके. असलंच वोलण मला वाटतं विचार करायला लावतं.”

“ पण कित्येक वेळां कीं नाहीं, वादांतूल भलतंच कांहीं निर्माण होतं.”

“ कां ? आज कांहीं झालं कीं काय ? ”

“ नाहीं. तसं नाहीं. आपला उद्देश असतो निराळा आणि लोक निराळ्याच दृष्टीने पहातात.”

“ काय ? पण झालं काय ? ”

“ तसं नाहीं अचलाताई, पण तुला चंपा माहीत आहे ना कशी आहे ती ? ती अगदीं तुझी पाठ फिरतांच तेवढ्यांतल्या तेवढ्यांत म्हणाली कीं विधवा, कुमारिकांच्यापेक्षां या टाकलेल्या सधवाच मोळ्या ढोंगी न कुसित असतात. त्यांना कोणाची ना कोणाचीं तरी लाई लावण्याशिवाय सुचत नाहीं. आणि अगदीं जगाकडे पाहण्याची दृष्टी-सुद्धां अशीच घाणेरडी झालेली असते.”

## हिंदो व्या वर

“ पण मी काय कुणावर आरोप केला ? ”

“ तेंच तर. पण आजचा सगळा वाद तिलाच उद्देश्न होता, असं तिला वाटल. ”

“ काय म्हणून ? ”

“ अग, असं काय करतेस ? तुला माहीत नाहीं का तिचं दोघां तिघांशीं जमून मोडलं तें ? ”

“ असं होय, मला माहीतसुद्धां नाहीं. ”

“ हो. मग कांहीं तरी बोलायचं, म्हणून सगळा सूड काढला तुझ्यावर. ”

“ तरी बरं, मी कधीं कुणाच्या अव्यागव्यांत नसतें. ”

“ पण तूं सगळ्यांना हवी हवीशी वाटतेस ना ? त्याचाच हेवा आहे सारा. मग तुझं सगळं असं विपरीत दिसतं तिला. ”

“ काय बाई, मी तरी काय करणार ? ”

“ बाकी कमाल आहे हं तिची. ती किती घाणेरडं बोलते याची मला तरी आजच कल्याना आली बाई. ”

“ काय म्हणात होती ती आणखी ? ”

“ जाऊन् दे ग. ”

“ हं पहा राधिके, कल्यार अर्धीच भोंसकून कधीं सोडू नये. ”

“ असं काय करतेस अचलाताई. तुलाच उगीच वाईट वाटेल. ”

## हिंदो ल्या व र

“मग अर्धवट कशाला बोललीस ? सांगून टाक सारं आतांच.”

“ती म्हणत होती, कीं अचलेला नवन्यानें टाकली, ती तिच्या कांहीं अनीतीच्या वागणुकीमुळे; आणि तुझ्या न् विरागन्याबद्दल सुद्धां कांहीं तरी असंच ती बोलली.”

अचलेच्या अंगांतून चमक निघून गेली. “हं, सुरुवात झाली एकूण.” पण ती बात्यतः शांतपणे म्हणाली, “चालायचंच, जग आहे हें.” बोलतां बोलतां राधिकेचें घर आलें. तिनें आंत येण्याबद्दल अचलेला खूप आग्रह केला, पण तिनें आपली सोडवणूक करून घेतली. मनाला लागलेले भाले तिला असह्य झाले होते.

अचला घरीं आली. सकारण झालेल्या निदेने सुद्धां मनुष्य संतापतो. मुग विनाकारण झालेल्या निदेने संताप आल्यास नवल काय ? आतांपर्यंत या सहशिक्षकिणीशीं आपण कशा रीतीनें वागत आलो, याचा आढावा अचला घेऊ लागली. सौजन्याचें कळही नेहमी चांगलेंच मिळतें असें नाहीं. तिनें तें सभोवतालचें जग पाहिले होतें. त्या प्रौढ कुमारिकांकडे पाहूनच एकदां तिला वाटले होतें, ‘मीच सांसारिक जीवनासाठीं एवढी भुकेलेली आहें. माझ्यांत कांहीं तरी मानसिक दौर्बल्य असलें पाहिजे. या मुलींना सहजपणे जें मिळण्यासारखं आहे, तें त्या घेत नाहींत. त्यापासून त्या दूर पळतात, उदासीन राहतात; आणि मीच कां अशी अधु मनाची ?’ ती त्या मुलीकडे कौतुकाने पहात होती. त्यांच्याकडे पाहून आपल्या उतावील व धांवत्या मनाला लगाम बसेल असें तिला वाटले. ती त्यांचें बारकाईनें परीक्षण करू

## हिंदौ ल्या वर

लागली तसतशी तिची निराशा झाली. त्या लग्नाला भीत होत्या. आपल्या स्वातंत्र्याला मुरड पडेल, अशी त्यांना भीति वाटत होती. अविवाहित राहून समाजाने ठरविलेली नीति राखण्यासाठी त्यांची धडपड होती; पण ती राखीत असतां त्या मनाने मित्र्या होतांना तिळा दिसत होत्या. खुल्या विचारांना मिऊन त्या मने कुजवीत होत्या, आणि त्या कुजलेल्या मनाने भीत भीत सभोवार नजर टाकीत असतां, त्यांच्यांत अजाणपणे शिरलेल्या मत्सराने त्यांना न मिळालेले सुख ज्यांना ज्यांना मिळाले, त्यांवर त्या खुशाल तोडसुख घेत होत्या; साथ्या, सरळ गोष्टीचा उपहास करीत होत्या. ‘मनाची ही विपरीत अवस्था, ही चळलेली दृष्टि म्हणजेच नीति काय? अशा तन्हेची नीति मनुष्यत्वाची वाढ करणे शक्य आहे का?’ तिचा विश्वास अशा नीतीवर बसेना! ‘यांची ही नीति! आणि माझी कोणती अनीति त्यांनी पाहिली?...’

दुलुहलु संघाकाळच्या मंद प्रकाशावर अंधार मात करीत होता. दुःखद विचार अचलेच्या अंतःकरणांतील आनंद मालवीत होते. तिने एकदम चपापून पाहिले.

“ कोण विराग? तुम्हीं आतां कसे आलां? ”

“ To lighten the darkness ” हंसत हंसत विराग म्हणाला.

“ असं? ” ती खिडकीपासून झटकन् दूर झाली. तिने डोके पुसले. दिवा लावण्यासाठी ती खोलीच्या दुसऱ्या बाजूला गेली. एकलेपणाने अंधारांत चांचपडणाऱ्या अचलेकडे विराग पहात होता. त्याच्या

## हिंदो ल्या व र

तीक्ष्ण नजरेतून अचलेने झटकन् पुसलेले अश्रू सुटले नाहीत. आणि अश्रूच कशाला? त्या उदास वातावरणांत इतका वेळ दिव्यावांचून थांबणाऱ्या अचलेच्या मनाची अवस्था, कोणाही विचारी माणसाला महज उमगली असती. विराग अचलेला पुरी ओळखीत होता. त्याने तिला सरळपणे 'काय ज्ञालं' म्हणून विचारलें असतें, तर तिनें हटकून भलतेच नाटक करून, खोटें हूंसून, फसवायचा प्रयत्न केला असता. 'तिनें आपण होऊन बोललें पाहिजे. तिला न कळतां बोलायला लावलें पाहिजे.' त्याने आज निश्चयच केला होता.

"हें काय? Conquest of happiness?" तिनें खुर्चीवर टाकलेलें पुस्तक हातीं घेत तो म्हणाला.

"हं."

"सुखी आहांत बुवा."

"आणि तुम्हांला काय कमी आहे?"

"कोण म्हणांत? मला तर कांहीं कमी नाहीं. मला तर वाटतं सगळ्यांत सुखी मी आहें."

"मला हेवा वाटतो तुमचा."

"तुम्हांला? कां बुवा? आतां तर तुम्हीं सुखाचा मार्ग मिळवला. Conquest of happiness!" गंमतीनें वर वर सहजासहजी बोलत अचलेच्या मनांतील गांठ उकलायला त्याने आरंभ केला.

"अहो, अशीं पुस्तकं वाचून सुख मिळतं, मग कशाला हवं होतं?"

## हिंदो व्या व र

“ मला कळत नाहीं, तुम्हीं दुःखी कां तें. ” अगदीं अजाण-पणाचा आव आणून विराग बोलून लागला.

“ मला कळत नाहीं तुम्हीं सुखी कां समजतां मला तें. ”

“ तुम्हांला दुःख करायचं कारण नाहीं म्हणून. ”

“ तुम्हींच त्या दिवशीं म्हणालां नाहीं ? ”

“ काय ? ”

“ जीवनांत जर चैतन्य नेहमीं टिकत नसेल, तर तो नसल्याचं दुःख वाटप्पाचं कांहीं कारण नाहीं. आणि मला दुःख वाटत नाहीं. असंच कांहींसं म्हणालां होतांत नाहीं ? ”

“ हो, तेंही खरे आहे. ”

“ मग झाले तर. तुम्हांला संसार नसल्याचं दुःख भासायचं पण तें नाहीं, असं तुम्हींच कधीं कधीं म्हणतां. तुम्हांला स्वावलंबी स्वतंत्र जिष्याचं सुख वाटत, तें तुम्हीं लुटतां आहां नाहीं का ? ”

“ विराग, तुम्हांला कळायचं नाहीं तें. ” आज तिच्या मनाचा संयम नाहींसा झाला होता. तिची इच्छा नसतां तिचे डोळे पुनः भरून आले. विराग गंभीर झाला.

“ अचलाबाई, तुम्हांला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नव्हती हं. ” कांहीं वेळ दोघेही कांहींच बोललीं नाहींत. नंतर अचला म्हणाली, “ तुम्हांला काय, कुणालाच कांहीं कळायचं नाही. कुणीं कळवून घेणार नाहीं. ” अचलेच्या दुःखाला वाचा आजच फुटणार हें

## हिंदो ल्या व र

विरागला कळून चुकले. तो कांहीं न बोलतां तिच्याकडे पहात राहिला.  
मधून मधून थांबून अश्रू पुरीत तीच बोलून लागली.

“ विराग, मी दुःखी आहें, असं मी वाटेल त्याला सांगण्यांत मला त्याच्याकळून काय समाधान मिळेल सांगा पाहूं? जेव्हां संघिं सांपडेल, व जें कोणी भेटेल, त्याजवळ जर दुःखी मनुष्य दुःखाचा पाढा वाचू लागेल, तर सहानुभूति राहोच, पण उलट तिरस्कार येतो अशा माणसाचा; » नाहीं तर लोकांना करमणुकीला आपण विषय होतों एवढेंच. रस्त्यांत भिकारी काय थोडे हिंडतात? थोड्यांना का ते ओळखतात? ‘सारखीं केविलवाणीं तोंडे वैंगडीत असतात. किती जण त्यांना खरा कळवळा दाखवतात? भरीव सहानुभूतीची भीक मागून मिळत नसते. तुमच्या मुक्या दुःखांनीच आयुष्याचा लढा लढत असाल तरच तुमच्यावद्दल प्रेम, आदर, कळवळा रहात असतो. तुम्हीं असहाय व्हा, तसं बोला, सर्वांच्या कनवाळूपणाच्या आशेवर जगायचं ठरवा, तुमचं जग तुम्हांला अधिक निस्सहाय करतं.’ विरागला तिच्या बोल-प्पांत खंड पाडण्याची इच्छा नव्हती. पण सहानुभूति दाखविण्याचे त्याचे मार्गही निराळे होते. ते मार्ग तितकेच जाणणाराला कळले असते. तो म्हणाला, “ ठीक आहे. भावनांवर कठोरतेचें कवच घालून हिंडतां आहांत ना तुम्हीं मग? ”

“ अर्थात्. माझ्या मनाचा दुबळेपणा नाहीं मी कोणाला दाख-विणार. तुम्ही-तुम्ही मात्र—”

तिला काय तें बोलतां येईना. ती बोलली नाहीं, बोलून शकली

## हिंदो ल्या वर

नाहीं—तो तिचा स्वभाव नव्हता. त्यालाही शब्दस्वरूपांत कांहीं ऐकायला नको होतें. पण त्याला सर्व कळले. विराग तिला इतर ख्रियांपेक्षा निराळी समजत होता का? ‘पुरुषांच्या सहानुभूतीची कधींही अपेक्षा करायची नाहीं’ या प्रतिज्ञेला तिने विरागला अपवाद केले होतें का? अचलेच्या चेहन्यावर तिच्या अंतःकरणाचें प्रतिबिंब केवळ त्याच्याच देखत पडले, हें त्याला कळले. नाहीं तरी असंच नाहीं का? अंतःकरणांत उचंबळलेल्या भावना मूक स्वरूपांत चेहन्यावर उमटलेल्या पहाण्यांत जी जादू आहे, ती शब्दानें व्यक्त करण्यांत नाहीं. “ग्रेम” “ग्रेम” म्हणून जें म्हणतात, त्याची टवटवी होती का ती तिच्या चेहन्यावर? नाहीं. मग काय होतें? साथ्या मैत्रीविरुद्ध वंड होतें तें. किनाच्यावर लाट जोराने आदक्कून तितकीच माघार घेते.

तिला आपल्या मनाच्या दुर्बलतेची एकदम जाणीच झाली. ती लोच म्हणाली, “नाहीं. तुम्हांलासुद्धां मी दुबळेपणा नाहीं दाखविणार.”

विराग तिच्या अश्रूनीं न्हालेल्या चेहन्याकडे पाहूं लागला. विरागला तिच्या मनाचा झगडा कळून चुकला. “यंडीच्या दिवसांत जसें सूर्याचें ऊन फार वेळ सहन होत नाहीं व तें सोळनही जाववत नाहीं; अशीच कांहीशी स्थिति तिची झाली होती. विरागला दूरही लोटावेंसे तिला वाठेना; त्याला जवळ येऊ घावें, असेही तिला वाठेना; भावना तिला त्याच्याकडे खेंचीत होती, पण बुद्धि तिला मागें ओढी. “मी करतें हें बरोबर आहे का? विरागांीं परिच्य ठेवणं, वाढवणं...”

## हि दो व्या वर

विरागला हैं तिच्या बागणुकीवरून स्पष्ट कळत होतें. हिंदोऽया जितक्या वेगाने पुढे येतो, तितक्याच जोराने मागें जातो. अचला एकादे दिवशीं त्याच्याजवळ पुष्कळ बोले. दुसऱ्या वेळीं तितकीच माधार घेई. पण लाटा किनाच्यावर आदळल्या, तरी किनारा कधीं लाटेकडे धांव घेत नाहीं.

अचला अश्रू पुशीत असतां विरागला वाईट वाटले नाहीं, असे नाहीं. पण तें दाखविण्याची त्याची वृत्ति नव्हती. ती म्हणाली, “नाहीं, मी तुम्हालासुद्दां माझ्या मनाचा दुबळेपणा दाखविणार नाहीं.” तिच्याकडे निस्तव्यपणे पाहून तो म्हणाला, “मला अश्रू गाळणाऱ्या वाईचं दृश्य मोठं दर्शनीय आहेसे वाटत नाहीं.” आणि खरो-खरच त्याने प्रश्न विचारून, सांत्वन करून, तिचे मन उघडून पहाण्याचा मुळीच प्रयत्न केला नाहीं. पण त्याची ही जी तुटक वृत्ति, तीच अचलेला त्याच्याकडे ओढून आणी.

## १४

सिधू वहिनीच्या आप्रहाच्या निमंत्रणाखालीं दुहेरी रेखा मारून महत्व पटवलेले स्वतःचे निमंत्रणही अचलेला माणिकने दिले होते. अचलेला अकोल्यास गेल्याशिवाय रहावेना. बाबा व भाऊसाहेबांची निकडीचीं पत्रे आलीं होतीं. जलाशयावरून उडणाऱ्या पक्षांचे प्रतिविब जसें तात्पुरतेंच त्यांत राहतें, पुन्हां तो जलाशय निर्विकार होतो, तसेंच अकोल्याहून नागपुरास जातांना अचलेच्या मनांत उठलेले विकल्प केवळांच

## हिंदो ल्या व र

नाहींसे ज्ञाले होते. पुन्हां शाम, कुंदा हे तिचे छोटे खेळाडी, बाबा, माणिक सगळीं सगळीं तिला दिसूं लागलीं. तिला त्यांच्यांत जाऊन पुन्हां आत्मीयतेने हंसण्या बोलण्याची भुक लागली. ती दिवाळीची सुटी होती. आगगाडीच्या चार तासांच्या प्रवासांत तिच्या विचारांना पायबंद घालायला कोणी कोणी नव्हते.

नुकत्याच सोडलेल्या नागपुरांतील व्यक्ति तिच्या अंतश्वक्षू पुढून जाऊ लागल्या. नागपुरांत तिनें पाऊल टेवल्यापासून तिचें म्हणून एक जग निर्माण झाले होतें. त्यांत तिच्यावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या कांहीं व्यक्ति होत्या, तर कांहीं द्वेषाभीनें जळत होत्या. चंपावती त्यांतील अग्रगण्य होती. अचलेची प्रत्येक गोष्ट तिला विकृत दिसे. तिचें सौजन्य तिला ढोगीपणाचें वाटे, तिची सात्विकता लबाडीची वाटे, तिच्या लोकप्रियतेला कारण ती निंदक असली पाहिजे, अशीही तिची कल्पना होती. एकदां गैरसमजाचा भुंगा दुबळे मन पोखरं लागला, कीं तो मन पुरे पुरे कोरल्याशिवाय रहात नाहीं. गैरसमज ज्ञालेले विसरायलागुद्धां मन स्नेहाद्री लागतें. विदारलेले मन त्या स्नेहानेच निकोप होत असतें. आत्मप्रतिष्ठेची आवड सर्वानाच असते. पण दुबळे लोक दुसऱ्यांचीं व्यंगे काढून आत्मप्रतिष्ठा वाढवून पहातात. त्यानें त्यांची आत्मप्रतिष्ठा वाढतेच असें नसलें, तरी दुसऱ्यांना खालीं ओढायला त्यांचे प्रयत्न कारणीभूत होतात, यांत शंका नाहीं.

चंपावतीच्या मैत्रिणीत अचलेवद्दल विशेष प्रेमभाव नव्हता. नवच्यानें टाकलेली स्त्री इतक्या आनंदी वृत्तीनें राहते, यांतच कांहींतरी

## हिंदो ल्या व र

पाणी मुरत असले पाहिजे, अशी त्यांची कल्यना होती. त्याप्रमाणे त्या नव्या नव्या बातम्या काढण्यास व पसरविष्णास ठपून बसलेल्या असत.

अचलेची राधिकेशीं मैत्री ही त्यांच्या डोळ्यांत खुपत असे. राधिकेच्या भावाशीं अचलेला बोलतांना पाहून या मैत्रिणींनी कुत्सित-पणे एकमेकींकडे अर्थपूर्ण दृष्टीनं कितीवेळं तरी पाहिले होतें. अचलेच्या कानावर जाईल अशा त-हेने एकादें वाक्य बोलण्यालाही त्यांनी कमी केले नाहीं. शाळेत हेडमिस्ट्रेसच्या तिच्यावरील मर्जीचा अर्थही त्यांनी असाच कांहींसा लावला होता. त्यांच्या मताप्रमाणे हेडमिस्ट्रेसचा “बहकलेला भाऊ” व “बहकलेली अचला” असा कांहींसा मेळ बसत होता. ज्यांना जळत्या बातम्यांचा भडका उडवून यायचा असतो, त्यांच्या पद्धतीही तशाच असतात. मुलीतच एकादी बातमी सांगितली, की ती शंभर मुलींत सैरावैरा पसरते. अशीच एक बातमी अलीकडे मूळ धरू लागली होती.

अचलेच्या डोळ्यांपुढून या गोष्टी झरझर गेल्या. तिचें अंतःकरण व्यथित झाले. राधिकेसारख्या एकाद्या प्रेमळ मैत्रिणीची आठवण होऊन तिला समाधानही वाटले. मनाचा वारू कुठेही, कितीही हिंडला, तरी शेवटीं विश्रांतीच्या ठिकाणीं येऊनच त्याला चैन पडते. अचलेच्या डोळ्यांपुढून अनेक व्यक्ती गेल्या. पण ती पुष्कळ वेळं-नव्हे प्रवासांतील सारा वेळ थवकली ती एका व्यक्तीच्या आठवणीभोवतीं-विराग !

तिनें मनाला खेळविले नाहीं. खोटी फसवणूक केली नाहीं.

## हिंदो व्यावर

सत्याची गवाही देऊन विरागच्या सानिध्याची तिला वाटत असलेली आवश्यकता तिनें कबूल केली. त्या सानिध्याचें स्वरूप तिला कोणतें पाहिजे होतें, हेही तिनें पूर्ण ओळखलें होतें. समविचारांनी निर्माण केलेली आत्यंतिक सहानुभूति होती ती. प्रथम विरागबद्दल तिच्या मनांत निर्माण झालेल्या विरोधी भावनेतही कुतूहलाचा भाग विशेष होता. कुतूहलानेच ती त्याचें अवलोकन करीत होती. पुढें त्याच्या काठिण्यातील सहानुभूति तिला दिसून लागली. .... त्याच्यांत अशी कांहीं ज्योत तेवत होती की तिनें त्याच्या बुद्धीचा कोणताही भाग अंधारात ठेवला नव्हता. “क्ष” किरणांनी नाड्या, शिरा, धमन्या, मांस या सर्वांच्या थरांतूनही स्वच्छ पहावें, त्याप्रमाणे मानवी संकेत, बंधने, यांतून स्वच्छ पहाणारी विरागची दृष्टि होती. त्यामुळेच अचला त्याच्याकडे ओढली जात होती.

अचलेच्या पद्धतीप्रमाणे, ती स्वतःचें कठोरपणे परीक्षण करू लागली. “हा सारा माझा वेडेपणा आहे. त्यांची वागणूक तुटक होती. मीच माझें अस्तित्व त्यांच्यावर लादीत आले. त्यांनी सौजन्यानें मला वागविलें; कारण त्यांना दुसरा मार्ग नव्हता.” ती स्वतःची निर्भर्त्सना करू लागली. तिला या सर्वांचा शेवट स्पष्टपणे दिसून लागला. “ख्रीने पुरुषांच्या सुहानुभूतीची अपेक्षा करणे, हें अभीशीं खेलप्पाप्रमाणे आहे.” पुन्हा तिला आठवण झाली. ‘चुकलेच मार्दे. यापुढे मनाचें लाड करतां उपयोगी नाहीत. मनाची हुलकावणी वेळीच ओळखली पाहिजे’ तिनें विरागपासून दूर जाण्याचें ठरविले. पण मग काय? तेंच तें आयुष्य...

## हिंदो ल्या वर

सान्या जगांत 'बदल' ही किती महत्वाची गोष्ट आहे. त्या 'बदला' मुळेंच जगांत रम्यता राहिली आहे. झाडे हिरव्यागार पुनांनी डंबरून येतात, त्यांवर फुले येतात, फळे येतात, पालवी मुकून जाते, फळे गळून पडतात, झाडे स्थळ होतात. पुन्हां आपली पालवी. नेहमीं बदल. सान्या निसर्गानेंच या बदलानें रम्यतां राखिली आहे. मनुष्याच्या आयुष्यांत जर उणीव कसली असेल, तर ती रम्यतेची. आणि रम्यता कां नाहीं तर त्यांत बदल नाहीं! शंभर धंदे करणारा मनुष्य लोकांच्या उपहासाला पात्र झाला, तरी त्यांचे आयुष्य त्याच्या दृष्टीने रम्य असते. जीवनाचे नाविन्य तो हर तन्हांनीं कायम ठेवीत असतो.

आपल्या बरोबरीच्या शिक्षिकांचे ते सुकलेले चेहरे पाहून अचलेला नेहमीं असेंच वाटे. 'बदल' नाहीं. अकरा वाजले. धंटा झाली. शाळा सुरु झाली. मुली पढवल्या. धरी गेल्या. आपण धरीं जायचे, जेवायचे, निजायचे, पुन्हां दुसरा दिवस उजाडतो. तेंच, तेंच, तेंच! कांहीं कांहीं बदल नाहीं. मुली पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत सरकत सातवीत जातात—सातवीतून दृष्टीआड होतात. कोण कुठें फेंकल्या जातात त्या लम्घाईत आणि नशिबाच्या लाटेत! ह्या शिक्षकिणी मात्र तेथेंच, त्याच खुर्चीवर बसून औदासिन्याने वर्षीनुवर्षे शिकवीत असतात. सामान्य माणसांच्या पुष्कळशा उद्योगांचे हें असेंच असते. त्याच त्या एकाकीपणाला मनुष्य कंटाळून जातो. त्याला बदल हवा असतो. एकाद्या गोष्टीची निःसारता जितक्या लवकर पटते, तितक्या लवकर त्या गोष्टीत बदल ब्हावासे वाटत असते. कित्येकांना ही

## हिंदौ ल्या व र

निःसारता पद्धनही, रडतखडत त्याच गोष्टीला चिकद्दन रहावेंसे वाटतें; कारण नाइलाज असतो.

अचलेला आपल्या डोळ्यांपुढून मुली जातांना दिसत. ‘मी या लता, वेली वाढविष्ण्याचा उदात्त उद्योग करतें.’ या नेहमींच्या तिच्या भावनेंतील नाविन्य प्रत्यक्ष आयुष्यांत ओहोटीला लागले. तें शिक्षण आणि ती शिक्षणपद्धति सगळ्या गोष्टींची अपूर्णताच नव्हे, तर फोल-पणाही तिला डिवचून विचारी, “जे उदात्त उदात्त म्हणून म्हणतेस, तें खरें उदात्त आहे काय ? ”

शिक्षणाचा हेतु आत्मविकास, Realization of self—आत्म-प्रतीति. तो हेतु खरोखर कितपत साधतो ? तिचा विश्वास उड्ठलागला. तिला तरी आत्मज्ञान कोठें झाले होतें ? शरीरावर, कुडंबावर, शित्रावर, धनावर, बौद्धिक व पारलौकिक गोष्टीवर समतोल प्रेम करायला शिकणे, हेच आत्मविकसन ! शिक्षणानें हेच शिकायचें. तिला तें कोणी शिकवू शकले नाहीं. ती कोणाला शिकवू शकत नव्हती. पुन्हां असमाधान ! तिनें आवडीनें आयुष्याला जें निराळें वळण दिले होतें, तेथेंही असमाधानाचे वारे वाहूं लागले.

अचलेला सारा दिवस शाळेचें काम पुरत असे. त्यांतही खन्या विकासापेक्षां संकेतांची जाचणूकच अधिक; किंबहुना संकेतांच्या जाचणुकीने विकासाला वावच नाहीं—मुलींच्याही नाहीं, शिक्षकिणींच्याही नाहीं, हें तिला उघड उघड दिसत होतें. शिकायायचें तें आयुष्याशीं फारसें सुसंगत नसलेले किंवा आयुष्याला बरेंचसें निरुपयोगी असलेले. मग त्या

## हिंदौ ल्या व र

शिक्षकीणबद्दल विचारी मुलींच्या मनांत आदर कां उत्पन्न व्हावा ! शाळेत अक्षरओळखीबरोबर कशाची खात्री पटत जात असेल, तर त्या शिक्षणाच्या क्षरतेची—वैफल्याची. म्हणूनच त्या शाळेबद्दल, शिक्षकां-बद्दल आणि शिक्षणबद्दल यथातथाच आदर वाटत असतो.

अचलेला हे सर्व विचार त्रास देत. ती काम करी; पण तें काम आतां निर्जीव असे. लष्करी कवाइतीची संवय असलेला माणूस सहजासहजीही त्याच तालांत चालायचा. तसेंच चांगले काम करण्याची संवय असल्यानें ती चांगले काम करी. पण त्यांत मन नसल्यानें ती शरीराने व मनाने थकून जाई. घरीं आल्यावर “काय कांहींतरी करतो आहो आपण ! ” या विचारानें सवंध दिवस केलेल्या कषांवर पाणी पडे.

समुद्रांत रिकामी सोडलेली नाव लाटांच्या तांडवांत अस्थिरपणे जणू बावरल्यासारखी फिरत असते. पश्चिमेकझून वारा आला की चालली जोरानें पूर्वेकडे; पुन्हां वारा पडला तरी तिचा अस्थिर थयथयाठ चालायचाच. तिच्या जाण्याला दिशा नाही. अचलेच्या आयुष्याची नाव अशीच हेलकावे खात होती. तिनें खूप विचार केला. शेवटीं आशेचीं वल्हीं हातांत घेऊन “धर्म ” जेव्हां आयुष्याची नाव वल्हवील, तेव्हांच त्या आयुष्याला दिशा लागेल व विश्रांति-स्थान लाभेल, अशी तिची समजूत होऊं लागली.

आयुष्यांतील अनुभवाची अपूर्णता व अयोग्यता मनाला पटल्यावर मनुष्याच्या नैतिक व बौद्धिक वाढीला आसरा काय तो धर्माचाच. अचलेनें त्याचाही आसरा घेऊन पाहिला.

## हिंदो व्यावर

१५

वर्ष दीड वर्षात अचला अकोल्याला आली नव्हती. स्टेशनवर गाडी थांवतांच, सारी भंडळी तिला घेण्याकरितां स्टेशनवर हजर होती. छोटी कुंदा दुड दुड धांवत होती. शाम कांहीसा मोठेपणाचा आव आणून भाऊसाहेबांचे बोट धरून गंभीरपणे उभा होता. अचलेने गाडी-तून उतरतांच कुंदेच्या धडपडीला न जुमानतां तिचे मनमुराद पापे घेऊन तिला खाली ठेवले. ती रागानेच अचलेकडे पाहूं लागली. शामच्या गालावर हळूच चापटी देऊन “गृहस्था, केवढा झालास रे दीड वर्षात !” असें म्हणत आधीच बावरलेल्या शामचे डोके तिने हलविले. गांवाहून पुष्कल दिवसांने येणारे मनुष्य घरच्या सगळ्या माणसांचे कुतूहलस्थान होऊन वसते. भाऊसाहेब, माणिक, बाबा, वहिनी सगळीं तिच्याकडे हंसच्या चेहऱ्याने, कुतुहलाने व आनंदाने पहात होतीं. “ताई, आलीस ?” असें म्हणत आपल्या फार जुन्या पद्धतीने बाबाने द्वातांतील हॅट तिच्या पाठीवर मारली. त्या दोन शब्दांत त्याचे प्रेम व दुमदुमलेला आनंद अचलेला कळला. माणिकही म्हणाली, “ताई, वाळलीस कीं ग !” गांवाहून आलेले माणूस प्रेमाच्या माणसांना नेहमींच कृश झालेले दिसते. “वन्स, दीड वर्षांनी आलात ना ?” या प्रश्नात वहिनीची तिच्या येण्याबद्दलची उत्कंठा दिसली.

त्या साच्या सुर्दींत बाबा व माणिकच्या पूर्वीच्या अकृत्रिम प्रेमांत कांहीच फरक झालेला अचलेला दिसला नाही. मुलांनी खेळ

## हिंदौ ळ्या वर

म्हणून घातलेले बंधारे वहात्या गंगेत जसे वाहून जातात, तसेच माणिक-अचलेमधील गैरसमजाचे बंधारे परस्पर प्रेमानें केव्हांच वाहून गेले होते. माणिक स्वतःशींच त्या आठवणीनें ओशाळी होई. अचलेनेंही आपला तोल जाऊ दिला नाही.

खेळण्यांत, फिरण्यांत व गप्यांत सुटी केव्हां सरत आली, तें कोणालाच कळलें नाही. भाऊसाहेब व बाबा यांना मात्र अचलेत मोठा फरक झालेला दिसून आला. शाळेचें, मैत्रिणीचें व नागपूरच्या अनेक गोष्टीचें वर्णन करताना ती मनमोकळेपणानें बोले; पण तिच्या अंतःकरणांतील क्षुब्धता ती कधीं कोणाजवळही बोलली नाहीं. हीच अचला बाबाजवळ कित्येक वेळां रडली होती. भाऊसाहेबांच्याजवळ अर्ध-वट बोललेलेही सांवरून मनाचा धीरपणा दाखवीत होती. आतां मात्र जणुं काय तिला स्वतःचे दुःख कांहींच नव्हतें. नव्या आयुष्यक्रमानें तिला धीर व जोम आला आहे अशी त्यांची खात्री झाली. त्यांना समाधान वाटलें, व त्यांनीही वाळत्या जखमेवरील खपली काढण्याचा प्रयत्न केला नाहीं. तिच्या धर्मेग्रंथांचे वाचन मात्र वहिनी व माणिकच्या सुद्धां थेणेचा विषय होई. अचला ही सारी थद्या थेणेवरच नेई. भाऊसाहेब व बाबा यांना या धार्मिक वाचनांतील गृहार्थ कळत होता. व त्यामुळे अचलेला एक प्रकारे सुख लागेल, अशीच त्यांची भावना होती.

अचला चार दिवस भावाकडे, चार दिवस बहिणीकडे राहून, दोन्हीं घरच्या माणसांत सुटी घालवीत होती. दीड वर्षात शामची

## हिंदो ल्या व र

“माळी”ची ओळख पुसट झाली होती. आतां तो पुन्हां मावशीच्या मागें मागें राही. त्याच्या जोडीला कुंदा “माळी”ला भंडावून सोडी. वहिनीचेही “हवं नको”चे दिवस आलेले होते. तिला या वहिणी चिडवून चिडवून पुरेवाट करीत. अचला जाण्याच्या आंत चांदण्यांतले, झोंपाळ्यावरचें, डोहाळजेवण वहिनीला थायचें माणिकनें ठरविले. त्या दिवशीं त्यांचा उत्साह अगदीं उतूं जात होता. जाईजुईच्या फुलांच्या वेण्या व झोंपाळ्याच्या कड्यांना बांधायला पांढऱ्या शेवंतीच्या माळा स्वतःच करतां करतां, आणि वहिनीला चिडवितां चिडवितां, संथाकाळ केव्हां झाली, तें कळले सुद्धां नाहीं. अंगणांत झाडाच्या फांदीला ‘मुद्दाम झोंपाळा टांगला होता. चांदण्याची शुभ्रता व वहिनीसाठीं केलेला शुभ्र श्रृंगार यांची रंगसंगति मोठी खुल्लन दिसत होती. वहिनीला माळ-प्यांत त्यांचे एक दोन तास सहज गेले असतील. शाम, कुंदेच्या उडवाउडवीला त्या दिवशीं अगदीं मोकळे मैदान. त्यांनी अगदीं मनमुराद उडवाउडवी केली. मनमुराद मावशीच्या चापव्या खाल्लथा. सारा गोंधळ चालला होता. पण त्यांतहि वहिनीच्या कौतुकाची कोमलता उठून दिसत होती. बच्याच बायकांना जेवणाचें निमंत्रण दिले होतें. पंक्ती पडल्या. अचला माणिक उत्साहाच्या पुतळ्याच त्या. कुठें कांहीं उणे पडलें नाहीं. जेवणाच्या वेळीं आग्रहाआग्रहानें डोहाळे म्हणायला मुरुवात झाली....

आनंद ओसंडून चालला होता. वहिनीचा नाजुकसाजुक जीवही आनंदानें उल्लून आला होता. तिच्या मनांत आल्हाद

## हिंदो व्या वर

कोंदाहन जावा, आनंदाचें साम्राज्य पसरून जावें म्हणून तर दोन्ही  
वन्संनीं सारा खटाटोप केला होता. किंचित् धूसर चांदण्यांत कांहीशी  
फिकट दिसूं लागलेली सिंधू! तें दृश्य मनाला हळुवार करणारे  
होतें यांत शंका नाहीं. सिंधू डोहाळे किती मन लावून ऐकत  
होती! “बाळ ऐक बरं? असं गुणाचं बाळ होईल ना माझं?”  
असें ती जणुं आपल्या देहकोशांतील जीवाला विचारीत होती. तें  
सारें दृश्य अचला हळुवार अंतःकरणानं पहात होती. कौतुकानं तिचे  
डोळे भरून आले. ती वहिनीजवळ जाऊन म्हणाली, “वहिनी, माझी  
दृष्ट लागेल बाई तुला आज!”

“वन्सं, तुमची? असें म्हणून सिंधूनं अत्यंत प्रेमभरानं तिच्या-  
कडे पाहिले. “अशा वन्सं मिळायला तरी भाग्य लागते.” असेंच  
जणुं ती म्हणत होती.

बरीच रात्र झाली. सगळीं माणसें झोपीं गेलीं. पण सबंध  
दिवसाच्या सतत उद्योगामुळे अंतःकरणांत दडून बसलेल्या दिवाभीता-  
सारख्या विचारांना थैमान घालायला रात्रीसारखी सुंदर वेळ कोणती  
असणाऱ्ह? त्यांनीच अचलेच्या मनावर झालेली ती प्रतिक्रिया! तिचे  
स्वरूप किती विचित्र होतें! चांदण्यांतील डोहाळजेवण! विचारांना उन्माद  
आणायला तें पुरेसें होतें. त्या उन्मादानंच धर्मग्रंथांनी तिच्या अंतःकर-  
णांत तेवत ठेवलेल्या शांत ज्योतीला काजली आणली. ‘अचलै, तुझ्या  
डोळ्यांदेखत सारी सजीव, निर्जीव सृष्टीमुद्दां आत्मस्वरूपाचा आविष्कार  
करते आहे! आणि तूं जागच्याजागीं खुरटलेल्या वेलीसारखी जगशील,

## हिंदो ल्या वर

आणि एक दिवस मरुन जाशील. तुझं असं कांहीं सुद्धां मागें शिळक  
राहणार नाहीं...’ गडद अंधकारांत एकाकी असहायपणे गाळलेले तिचे  
ते अश्रू कोण पहाणार? कोण पुसणार? तिच्या जवळच स्वस्थपणे  
झोंपीं गेलेल्या शामच्या अंगावर हात टाकून ती स्फुंदून रङ्घूं लागली.  
“बाळ, माझं प्रतीक म्हणून खुरटलेल्या कण्हेरीचं फूल तूंच दाखविलं  
होतंस नाहीं?” कितीवेळां ती या कुशीची त्या कुशीवर वळ्ळी  
असेल. घनदाट अंधकारांत ताठरलेल्या दृष्टीने ती किती वेळ पहात  
होती! कांहीं नाहीं. सारा अंधार! मात्र डोळे मिटले तरी त्या  
अंधारांत तांबव्या रंगाचे कण इतस्ततः तिच्या डोळ्यांपुढे फिरूं लागत,  
आणि त्या अंधाराची भ्यानकता वाढवीत. आयुष्यांत डोळे उघडले  
तरी अंधार; मिटले तरी अंधार! तिला कसली तरी हुरहूर, भीती  
वाढूं लागली! ‘आयुष्य झरझर सरत आहे. अचल, आयुष्याचा क्षण  
न् क्षण महत्वाचा आहे. एकेक क्षण तुझ्यांतील जीवन शोषतो आहे.  
आणखी फार तर दहा वर्षे! कीं तुझ्यांतील जीवन गेले! मग काय  
उपयोग तुझा?’ तें जीवन निकामी सरण्याची तिला भीति वाटत  
होती. बाबा, माणिक, भाऊसाहेब, सिंधू तिला सगळ्यांचा हेवा वाटला.  
‘सगळ्यांना सुखी होण्याचा हक्क आहे. सगळीं सुखी आहेत. आणि  
मी? मी कां तळमळत राह्यांच? पण मग काय करूं? विनायकरावांशीं  
नसतं लग्न झालं आणि...’ तिनें मनाचा घोडा भरधांव फेंकण्यास सुरु-  
वात केली. ‘तर—तर—मी किती सुखी झालें असतें. आणि अजूनही—’  
तो भरधांव घोडा तिला आंवरेना, ती दौडत पुढे चालली. वाटेंत

## हिं दो ल्या व र

कांठेकुटे नाहीत, धोडे दगड नाहीत, डोंगर दन्या नाहीत—कशाचें  
विघ्न आले नाहीं ! चौखुरी धोडा उधळला होता !....

किती रम्य स्वप्न तें ! एक वृक्ष आंतूनच कुजत चालला.  
कुजला, कुजला, पडला, मेला ! त्याला क्षणभरच लपेटलेली वेल  
तशीच सरपटत पुढे गेली. दुसन्या वृक्षावर चढली. आनंदानें मोहरून  
गेली. फुलांफळांनीं बहरून आली...पण.....

\*

\*

\*

## १६

दुसन्या दिवशीं भांड्यांचा रगाडा पडला होता. धुणे केवढे  
थोरले पडले होते. राजाईची वाट पाहून पाहून सगळ्या थकल्या.  
शेवटीं तिच्यावर तोंडसुख घेत, दोधी बहिणींनीं तीं कामें स्वतःच  
उरकलीं. धनी आणि चाकर म्हणायचें खरे, पण चाकर हाच खरा  
धनी असतो. धन्याचें सुख त्याच्या आधीन असते. वहिनींचे ढोहाळ-  
जेवण होते; पण राजाईला त्याहीपेक्षां महत्वाचें काम होते. ती  
तीनचार दिवस न सांगतां संवरतां गेली. आणि सकाळ, संध्याकाळ,  
रक्तसंबंधाच्या नातेवाईकांबद्दल कोणी जपमाळ घेणार नाहीं इतकी  
त्या राजाईची जपमाळ सगळ्यांनीं घेतली होती.

शेवटीं एकदांची राजाई गुप्त गंगेसारखी अचानक आली. अचल,  
माणिक व सिधू यांनीं तिच्यावर मनसोक्त ताशेरा झोडला. राजाईने  
असे कितीकांचे राग पाहिले होते. ती अतिशय लाघवी होती.

“ ताईसाब, आज सा वर्षापासून इथं काम करते. कधीं एक

२७

## हिंदौ ल्या वर

दीस बी खाडा केला नाय्. आतां बी भईनीला सांगूनशानी गेले  
पन् ती न्हाय आली, त्येला मी काय करनार ? बोला. ”

“ हें बघ. तुझी बहीण बिहीण कांहीं नको. जायचं झालं, कीं  
आधीं सांगत जा आम्हांला. आम्हीं करूं काय सोय करायची ती. हा  
काय मेला त्रास ! ” माणिक रागानें म्हणाली.

“ तसं नव्हं ताईसाव. आतां मला वाटलं, मी म्हाघारी फिरन्  
म्हून. दोन दिसासाठी पाट लावाया घेले व्हते. ”

सगळ्यांचा राग बाजूलाच राहिला.

“ पाट ? कुणाचा पाट लावलास ? ”

“ म्हाजाच नव्हं का. ”

सगळ्या हंसूं लागल्या.

“ तुझा पहिला नवरा ? ”

“ त्यो तर हाय हो. अन् म्येलां म्हून मला काय करायचंय् ?

“ का ग ? ” राजाईला मालकिणींची मर्जी संभाळायची संधि  
सांपडली.

“ ह्यो बघा, माझा नोरा त्या हडळीच्या मागं लागला. घराकड  
बी बघना, माझ्याकड बी बघना. प्वार तान्हं. त्याकड बी बघना. त्या  
हडळीनं जसं अगदीं भान् हरपलं बघा त्याचं. मी ग्वाड बोलून-  
शानी सांगितलं, रुसल्यें, फुगल्यें, रागावूनशानी बी पाहिलं. प्वाराकड  
बघ म्हून पोर बी आपटलं त्याच्या पुढ्यां. पन नाहीं बाय्. दोन वर्से  
त्या बयानं नुसता भारून टाकलाय् अक्षी. ”

## हिं दो ल्या व र

“आणि तुझ्या त्या नवन्याला कळलं का, तू पाट लावलास हें ?”

“मरं ना तिकड. मला काय त्याचं ? त्या भार्गव वकिलाकड भांडीं घासाया जात्यें. त्याला सांगितलं, तंवा तो म्हंगाला. “नोटिस का काय त्ये येवा.” मी म्हंगालें, “मला काय त्यें कळत नाय्.” तंवा त्यानंच लिवलं, भला मानुस हाय अं ! ‘मी राजाई, आज पोटापान्याविना दोन वरीस राखले हाय. तू माझ्या पोटापान्याची सोय लावली न्हाय तर मी पाट लावनार’ असं दिलं त्या मोळ्या पत्रातनं.”

“चांगलं केलंस बाई !” माणिक हंसत म्हणाली.

“मग यांत गैरवाजवी काय हो ? जो मानूस दोन वरीस बाय-कोकड पहात बी नाय; त्या अवदसेलाच लुगडं घेईल, चोळी नेसवील, पुतल्याची माल करील, त्येची बायको म्हून मी कां न्हावं सांगा !” राजाई अंतःकरणांतील तळमळीला वाट देत म्हणाली.

“दुसरा नवरा आवडला ना तुला ?”

“नव घरधनी अक्षी लई चांगलं हां ! त्यांची आवा त्यांना सोडूनशानी गेली. मग पुरुसमानसानं तसं कसं न्हावं ? अन् वधा आवा सोडूनशान् गेली ना ? ती पन् लई नाचण मोगरी व्हती अं ! पन् घरधनी अक्षी धुतल्या तांदळावानी न्हात न्हाई. नाहीं तर बायका असूनशानी बी चावट असत्याती ना ? पन तसं नव्हत हं माझ घरधनी. ही राजाई जशी धुतल्या कनीवानी, तसंच अक्षी घरधनी हां !”

“आणि त्या पोराचं काय व्हायचं ग ?

## हिंदौ ल्या वर

“अव त्यो मेला कशाला नेतो माझं प्वार. अन् ताईसाब, राजाई जंवर जिवत हाय, त्योवर प्वाराचं पोट कसबी भागवील. ह्यो बी नवरा नको न् त्यो बी नको. अव कष्ट करनाराला काय कमती व्ह ?”

राजाई चार दिवस न आल्याचा राग या नव्या विषयानें कोठल्या कोठें विरुन गेला. घरात त्याचीच चर्चा सुरु झाली.

“कांहीं मेलीला लाज आहे का ?” माणिक म्हणाली.

“लाज काय बुवा असायची त्यांत ?” भाऊसाहेबांना नेहमीं अशा त-हेच्या नोटिसा देण्याचा प्रसंग येई. त्यांना त्याचें कांहींच वाटले नाहीं.

“कांहीं नाहीं ना यांत लाज वाटण्यासारखं ? एक नवरा जिवंत आहे नि खुशाल दुसऱ्याशीं लग करून मोकळी.”

“त्यांना कसला आला आहे धरवंध नि ताळतंत्र !” वहिनी मध्येच म्हणाली.

“ताळतंत्र कुणाला आहे सांगा पाहूं ?” बाबा म्हणाला.

“इशा म्हणजे काय ? असंच का सगळीकडे चाललं आहे ?”

“तसं नव्हे. जी ताळतंत्र आणि नीति म्हणतों आपण ती कितपत खरी नीति असते कोण जाणे !” बाबा म्हणाला. भाऊसाहेबही लगेच म्हणाले, “मंला तर वाटतं, राजाईचा हिशेब सरळ आहे. दोन न् दोन चार. कांहीं लोक मात्र दोन न् किती चार हा प्रश्न अडमुळ्यासारखे विचारीत राहतात, न् कांहीं दोन न् एक चार म्हणून ठांसून

## हिं दो व्या वर

सांगतात. नवरा वाईट आहे, लक्ष देत नाहीं, दुसरी बायको करून आहे, नोटिस यायची, उत्तर आले नाहीं, दुसरं लम्ब करून टाकायचं तूं मोकळा. मी मोकळी. सरळ आहे राजाईचं सगळं ”

“<sup>मे १९५५।</sup> इस्यु पुरे झालं. तुमचं आपलं कांहीं तरीच.” माणिक कांहींशा रागानें म्हणाली. अचला नुसतीच ऐकत होती.

सगळे सहजासहजीं झाले. वाच्याची झुळुक सहजच येते. ती दगडाला स्पर्श करते. तो निर्विकार, निस्तब्ध राहतो. वेळी, वृक्ष आपल्या सहस्र जिव्हांनी सळसळ आवाज करून तिच्या स्वागतासाठीं माना ढोलवतात. आणि वीणा? सर्व तारा पिळवदून आधातासाठीं उत्सुक असलेली वीणा, वाच्याची झुळुक लागतांच गोड संगीत उठवून देते. त्या संगीतांत आनंदाची मधुर लकेर असेल नाहीं तर शोकाचे आर्त स्वर असतील.

### १७

राजाईनें अचलेच्या मनाचा गोंधळ उडवून दिला. राजाईचें काय चुकले? कांहीं नाहीं. तिलाही त्यांत कांहीं चूक वाटेना. राजाई बोलत होती. अचला लक्ष देऊन ऐकत होती. ती दृष्टीनें राजाईच्या अंतरंगाचा शोध घेत होती. तिला तें निकोप आढळले. त्यांत सखसख नाहीं, तळमळ नाहीं, दाबून दडपून कुजवलेल्या विचारांची दुर्गंधि नाहीं. तिला त्यांत चैतन्य आढळले. राजाईचा मार्ग खरा आणि धोपट आहे. सकाळ्यासून संध्याकाळपर्यंत कष्ट करणारी राजाई स्वावलंबी होती. तिनें पोटाकरितां कोणापुढे तोंड वेंगाडले नव्हतें.

## हिंदौ ल्या वर

---

तिच्या समाजाची नीति धोपट होती. ‘जशास तसें’ हा तेचें न्याय होता. त्यांत कृत्रिम संकेतांचे बागुलबुवा जागोजागी उमे करून माणसाला भीतीने निश्चेतन करून टाकण्याचा अमानुषपणा नव्हता. ती स्वतः भोवतीं पाहूं लागली. सारें जग मोकळे असून, मणामणाच्या शृंखला घातलेल्या कैद्याप्रमाणे ती जागच्या जागी उभी राहून सभोवतीं पाहूं लागली. घोर निराशा ! नाहीं ही बेडी तुटणार !

पण कां ही निराशा ? दैहिक सुखासाठीं ? माझ्या भोवतीं स्वार्थ-त्याग करून दैहिक सुखाची आपल्या हातानें होळी करून हिंडणारी माणसें आहेत. तीं राजाईपेक्षां शतपटीनें श्रेष्ठ आहेत. इंदिराताई नाहींत का अवध्या तीस वर्षांच्या ? वैधव्य आणि नातेवाईकांनीं केलेला धनापहार, ही काय त्यांच्यावर थोडी आपत्ति आहे ? तरी त्यांच्यांत घडाडी आहे. त्यांचे सारें जीवन समाजासाठीं. सकाळपासून संध्याकाळ-पर्यंत समाजकार्य ! त्यासाठीं त्या स्वतःचा जणुं यड्ड करीत होत्या, अचलेला त्यांच्याबद्दल आदर वाढूं लागला. स्वतःला उद्योगांत बुडवून टाका कीं मानवी क्षुद्र भावनांना डोके उचलायला सवड मिळत नाहीं. तिची खात्री पटली. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठीं त्या सेविकेची तळमळ पाहून तिला वाटे, ही खरी स्वार्थ-निवृत्ति. हा खरा त्याग. मी कां नाहीं असा त्याग करू शकणार ? त्या सेविकेचे सारें मन समाजहितानें भरून गेलें आहे. मला का नाहीं माझें मन भारून टाकतां येणार ? स्वतःच्या देहाचा विसर तिला पाडतां येतो. ती नाहीं का मनुष्य ? तिला नाहींत का भावना आणि उपाधि ? ती जर त्या सर्वांना दडपून त्यांच्यावर विजयानें नाचूं शकते, तर मी कां नाहीं

## हिंदौ व्यावर

तसें करु शकणार ? ती जणु इंदिराताईची भक्त बनली. त्यांचें निःस्वार्थी जीवन अचला निरखू लागली.

तिला निराळेंच दृश्य दिसले. ज्या भावनेने समाजाच्या हितासाठी ती समाजसेविका झिजत होती, त्यांत ती स्वतःच्या एकलेपणाची तेवती ज्योत विज्ञवून टाकीत होती. निस्वार्थीपणानें ती जें जें करीत होती, त्यामागें तिला कोणाच्या तरी मायेची भूक लागलेली सपष्ट दिसत होती. अचलेने तिच्या समाजकार्याचा थर बाजूला सारून पाहिला. आंत अंधार ! गडद अंधार होता ! शून्यता ! भयंकर शून्यतेविरुद्ध चाललेला तो झगडा होता ! त्या अंधारांत, त्या शून्यतेंत कांहीं तरी भरायचें म्हणून तें समाजकार्य चालले होतें. स्वतःचें कुणी नाहीं. म्हणून आपल्या प्रेमाची उधळमाप तिनें समाजावर चालविलेली होती ! त्याचा “ समाजाची कळकळ ” असा अर्थ लोक करीत होते ! समाजसंकेतानी लादलेल्या एकटेपणाखालीं स्वतः तळमळत असतां तिची ती तळमळ निराळ्या रूपानें बाहेर पडत होती. तिच्या मतामागें, तिच्या घोषणेमागें, स्वतःचीं सुख-दुःखें दबा धरून बसलेलीं अचलेला दिसलीं ! एकूण निस्वार्थीतही स्वार्थी आहेच तर !

पण स्वतःचीं सुखदुःखें लक्षांत घेऊन, समाजांतील तसल्याच दुःखांचें निवारण करण्यासाठीं धडपडत असलेल्या इंदिराबाईचें अचलेला कौतुक वाटले. तिनेही उद्योगाच्या कोँडवाड्यांत पुन्हां आपले बागडणारें मन कोँडले.

१८

सुटी संपली. अचला पुन्हां नागपुरास गेली. तिनें शाळेच्या

## हिं दो व्या व र

कामाला पुन्हां सुखात केली. तिनें कसें वागायचे हें मनाशीं निश्चित ठरविलें. काम, खूप काम केले पाहिजे. तिनें स्वतःचे सर्व काम स्वतःच करायचे ठरविलें. सकाळ्यासून संध्याकाळपर्यंत स्वतःचा विसर पडला पाहिजे. तिचा निश्चय झाला. शाळेत मनही यंत्रासारख्यें काम करतें; करावेच लागतें. शाळेबाहेरही तिनें स्वतःचे मन यंत्रासारख्यें करण्याचा प्रयत्न केला. तिला यश आले. एक-दोन-तीन-तीस दिवस गेले. ती स्वतःशींच म्हणाली, “मनाचे लाड करतां उपयोगी नाहीं. केले कीं तें बहकलेन्व.” आणखी पंधरा दिवस गेले.

अचला मनाशींच हंसली “काय दडपण पडल्यासारखं वाटे नेहमी! उगीचच दुरहुर लागे. उगीचच हृदयाला पीळ पडल्यासारखं होई. आतां माझां मन मोकळ आहे, मुद्दृढ आहे. त्यानें या ऐहिक गोष्टीची किमत पारखलेली आहे. आहे काय त्या संसारांत? वासनांचे चोजले! ते किती पुरवले तरी पुरे ब्हावयाचे नाहींत.” तिनें मोकळेपणानें श्वास टाकला. तिला हळकेसे वाढू लागले.

आणखी पंधरा दिवस गेले. ती नैमित्तिके करीत होती त्याच त्या मुली. तीच ती अपुरी शिकवण. त्याच त्या चरकां-तून पिळून काढलेल्या निस्तेज सहाय्यापिका. “मी काय करतें आहें? माझ्या आयुष्याचं ध्येय काय? जें करतें त्यांत अर्थ नाहीं; मग निरर्थक कांहीं तरी करीत राहण, हेंच जीवनाचं अंतिम साध्य कीं काय?” ती सभोवार पहात होती. ‘अंतःकरणे करपत असलेल्या प्रौढ कुमारिका, विधवा! असलें करपलेले आयुष्य कां? त्यांना जीवन

## हिंदौ ळ्या वर

कोठें मिळेल तें कळतं, पण कळवून घेण्याचं धाडस नाहीं. अशा जगण्याचा स्वतःलाही उपयोग नाहीं, दुसऱ्यालाही नाहीं. त्यापेक्षां काय हवं तें ओळखून, तें मिळविण्याचा प्रयत्न कां नाहीं करायचा ?' मन हळूच बोलूं लागले.

त्याच दिवशीं संध्याकाळीं अचला राधिकेच्या घरीं निघाली होती. गेल्या दीड महिन्यांत त्या घराचें दर्शनही तिनें घेसले नाहीं. तिला माहित होतें. शत्रूचा वाराही तिला नको होता. हा मनानें मानलेला शत्रू कोण ? सिधूवहिनीच्या डोहाळजेवणापासून या शत्रूची तिला दहशत बसली होती.

ती घराकडे चालली होती. तिचें मन तिला मागें खेंचीत होतें. "नको जाऊ. फिर मागें." पाय तिला पुढे नेत होते. ती घराजवळ आली. शत्रू आंतच होता. ती घरांत न शिरतां पुढे गेली. विजय मिळाला, पण डोक्यांत काढूर उठले. "दोन न् दोन् चार असतां तीन कां म्हणायचं ? दोन न् किती चार या प्रश्नावर कां चांचपडत राश्यचं ?".....

राजाईनें अचलेच्या बुद्धीला नुसतें हादरून सोडले. राजाईनें आपल्या बुद्धीनें झटपट सुखाचा भारी शोधला. आणि मी ? नुसता विचार ! नुसता विचार करून असमाधानाच्या भोवन्यांत सांपडून आहें. पण राजाईचा समाज ? तिचा दर्जा ? त्याचें माप मी मला कसें लावून चालेल ? माझ्या मनावर इतका वासनांचा जबरदस्त पगडा बसला आहे का ? की माझें सुख मी राजाईच्या दर्जाला जाऊन शोधून

## हिं दो व्या व र

---

पद्धावें ? अचलेला आपल्या मनाची दुर्बलता तिरस्करणीय वाटली. पण वहावें पाणी मोठमोठाळे खडकही फोडून मार्ग काढतें. लहान कुंडींत जरी नारळाचें झाड लावले तरी तें कुंडी मोठी होण्याची वाट पाहात नाही. आपल्या मुळ्यांनी कुंडी फोडून आपल्या वाढीला तें अवसर देतें. तसेच जिवंत आणि जोमदार मन कितीही अडवलें तरी ~~आपला मार्ग काढीक असें~~ राजाईचा आधार त्यानें सोडला आणि तें तिच्या स्वतःच्या समाजाकडे वळले.

पोथी, पुराणे आणि देवधर्म यांनी वासनांवर जय मिळवूं पहाणाच्या बालविधवा योगिनीप्रमाणे राहातांना तिने पाहित्या, तेव्हां तिला स्वतःची लाज वाटली. ‘काय माझी ही तडफड, तळमळ ! आणि ही सगळी कशाकरितां ? वहात्या प्रवाहाबरोवर नाव वल्हविणे सोरें आहे. त्याच्या उलट जाणाराच खरा कर्तवगार. त्याला खरें धैर्य, खरें कौशल्य पाहिजे. ती कौतुकानें, आदरानें त्या योगिनींकडे पाहूं लागली. तिची श्रद्धा विचलित होऊं लागली. त्यांच्यांतील जीवन सुकून गेलेले तिला दिसले. केवळ जड माती उरलेली. सान्या इच्छा असून अर्धांगवायूनें पछाडलेला मनुष्य भुकेल्या नजरेने सर्वांकडे पहातो, तशीच स्यांची अवस्था. चालायला हवें पण पाणी<sup>१</sup> उचलत नाही, बोलायला हवें पण जीभ लुली-प्रडुलेली, वस्तु घ्यावीशी वाटते, पण हातांत त्राण नाही. समाजाच्या भीतीनें व्याकूळ होऊन दबलेले, गुदमरलेले जिणे कंठणाच्चा त्या तपस्विनींनी मनावर जय मिळविला असे तिला वाटेना. तें जिवंतपणाचें जगणे नव्हतें. फुगून आलेल्या तलावाबाहेर कटीफटीतून पाणी बाहेर जाऊ नये, म्हणून वेळोवेळी बांध घालतात तक्की

## हिंदो ल्या वर

त्यांची अवस्था होती. मन सदैव भुकेलेले, सदैव असमाधानी. त्याच्या समाधानासाठी तात्पुरते बंध घालण्यांतच त्यांची सर्व शक्ति खर्च होत होती. डोक्ले असून पहायचें नाहीं, जीभ असून रुचि घ्यायची नाहीं, मनुष्यत्व असून जडासारखें रहावयाचें. यांच्यापासून कोणता आणि कोणाला फायदा होणार? त्यांना स्वतःला तरी? छे: तसा फायदा, तशी वाढ व्हायला मन निराळे पाहिजे. मी नाहीं मारणार माझें मन. अति जीवनानें रोप कुजून जातें. अति उन्हानें वाक्कन जातें. नेहमीं सांवलींत राहून खुरदून जातें. कोणतेही अवास्तव नको; पण मर्यादित तर हवें? रोपाची पुरी वाढ व्हायला उन, सांवली, जीवन, सारें कांहीं प्रमाणांत पाहिजे. कमी नको. अधिक नको. पण मग माझ्या मनुष्यत्वाच्या वाढीला काय? सारेंच उन? नेहमींचाच रखरखाट? तो कां?

## १९

“ सवड असल्यास संध्याकाळीं येऊन जा. ” म्हणून अचलेनें मोलकरणीच्या हातीं विरागला चिंगी पाठविली. त्याप्रमाणे संध्याकाळीं विराग आला. आज चार महिन्यांनी तीं दोघें पुन्हां भेटलीं होतीं. त्या चार महिन्यांत अचला त्याला टाळण्याचा प्रयत्न करीत होती, हें विरागच्या लक्षांत आल्याशिवाय राहिले नाहीं. त्यानें त्या गोष्टीचे कारणही शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. शेवटीं “ हें बंधन तुटले. संपले. त्यावर आतां विचार करावयाचा नाही. ” असेही त्यानें ठरविले. अचला त्याला टाळते, ही गोष्ट त्याच्या लक्षांत येतांच, तोच तिच्या पासून दूर राहूं लागला. त्यानें तिला कोणत्याही रीतीनें कधीच

## हिं दो व्या व र

स्पष्टीकरण विचारले नाहीं. तरीपण तिच्या चिंगीसरसा तो आत्याशिवाय राहिला नाहीं. तो आला तरीही अगदी परकेपणानें; केवळ तिच्यांतील आंदोलने पहाण्यासाठीं.

हवापाण्याच्या गोष्टीच किती वेळ चालल्या होत्या. अत्यंत निकटपणाची भावना दडपून टाकण्यासाठीं तर हा खेळ नसेल? अचला औपचारिकपणे बोलत होती; त्याही पेक्षां अधिक औपचारिकपणे विराग बोलत होता. पण किती धुके उठले तरी सूर्याची दृष्टादृष्ट होतांच तें विरुं लागते. अचला न कळतां मोकळेपणाने बोलूं लागली. सुटीत घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी तिनें त्याला सांगितल्या. शाम, कुंदा, बाबा, माणिक सगळ्यांबद्दल ती कितीतरी बोलली. पण तिच्या मनावरचे दडपण आपण होऊन दूर फेकल्याशिवाय तिला राहवेना. शेवटीं तीच म्हणाली.

“ मी अगदी तुम्हांला भेटायचं नाहीं असं ठरवलं होतं. ”

“ मग मी नाहीं ना तुमच्या निश्चयाच्या आड आलों? ”

“ तुम्ही ना? तुम्हांला आठवण तरी ज्ञाली असेल कीं नाहीं कोण जाणे! ”

“ जसं तुम्हांला सोईचें वाटेल तसें समजा. ”

“ विराग, तुम्ही लबाड आहांत. ”

“ हा तुमचा नेहमीचाच आरोप आहे. ”

“ आणि तुमचाही माझ्यावर तोच आहे. ”

## हिंदो ल्या वर

“तो खरा असेल किंवा कदाचित् आपण दोघेही लबाड असू नाहीं ? ” दोघेही हंसली.

“ बाकी तसं असावंच लागतं. ” अचला म्हणाली.

“ हो. कधीं स्वतःच्या व कधीं जगाच्या भीतीनें. ”

“ खरंच आहे. पण विराग, मला आश्रय वाटतं, कीं कांहीं साध्या गोष्टीबद्दल आपलं मन इतका बाऊ करतं आणि त्याच गोष्टीचा दुसरीं माणसं कसा झटपट निकाल लावून मोकळीं होतात. ”

“ त्याचं कारण आहे. प्रवाहांत जागाच्या जागीं पडून राहिलेल्या दगडाभौवतीं जसं शेवाळं जमतं, तसं अपंग मनाच्या भौवतींही भीतीचं बसलेलं असतं. ”

“ हो. आणि कित्येक वेळां मन पांखराप्रमाणे भरारी घेत असलं, तरी साध्या समाजसंकेतांच्या बुजगावण्याला भिऊन, पिकल्या विचारांचीं कणसंही डावलून पळतं. असंच ना तुम्हांला म्हणायचं आहे ? ”

• “ होय. ”

“ खरंच, मला यावरून आठवण झाली आमच्या राजाईची. तिनें पहा एक नवरा जिवंत असतांना पाठ लावला. आणि आम्हीं तिला विचारलं, तर इतकं सहजासहजीं तिनं सगळं सांगितलं ! मला मोठी गंमत वाटली. मनाची टोंचणी नाहीं, समाजाचे भय नाहीं. बाकी त्यांना भय वाटायला, त्यांच्या समाजांत नीति आहे कुठें म्हणा.”

## हिं दो व्या व र

“असं मात्र म्हणतां नाहीं यायचं. नवरा बायको एकत्र नांदत असतांना, कोणी त्यांच्या बायकांना हात लावा पाहूं? वाधासारखे धांबूल येतील. केवळ याच बाबतीत त्यांचं असं नाहीं; साच्याच बाबतीत असं आहे. एकादी गोष्ट अन्यायाची आहे, असें त्यांना पटायल मात्र पाहिजे की मग तेथें आंत बाहेर नाहीं. सारी दाबादडपी, औदासीन्य, आंत बाहेर, भित्रेपणा काय तो मात्र आपल्या वर्गात.”

“कांहीं नाहीं. त्यांच्यांत जे गोंधळ चालतात तें पाहूं नये हेच वरे.”

“गोंधळ? म्हणजे काय? ते उघडपणे गोष्टी करतात म्हणून त्याना गोंधळ म्हणावयाचें? आणि तुम्ही लोक चोरून करतां ती मात्र नीति.”

“म्हणजे? सगळा मध्यमवर्ग सरसहा अनीतिमान् आहे असं म्हणावयाचं आहे की काय तुम्हांला?”

“छे. मी कोणालाच तसं म्हणत नाहीं. प्रत्येक वर्गाची नीतीची व्याख्या निराळी आहे. त्यांत तुलना होऊंच शकत नाहीं, एवढंच मला म्हणावयाचं आहे. पण हें मात्र कांहीं खोटं नाहीं, कीं श्रीमंत, मध्यमवर्ग व कामकरी या प्रत्येकांची नीतितत्त्वे निराळीं असलीं तरी सगळ्यांत स्वतःची मुस्कटदाबी करून राहण्यांत आनंद मानणारा जर सध्यां कोणता वर्ग असेल तर तो मात्र मध्यम वर्ग. त्यांच्यांत श्रीमंतीचा बेरडपणा नाहीं, आणि गरीबांचा बेडरपणाही नाहीं.”

“सुवर्णमध्य साधिणारा अहे तो.”

## हिंदौ व्यावर

---

“ होय. आणि कित्येक वेळां तो जितका चांगला, तितका धातक आहे. श्रीमंत महणून गणल्या जाणाऱ्या लोकांचीं नीतितर्वं निराळीच असतात. पैशांची कमाई, मग ती कोणत्याही वाकळ्या तिकड्या मार्गानें करण्यांत त्यांना कांहीं वाटत नाहीं. आणि इतर कोणतीहि जी आपण अनीति समजतों, ती त्यांच्या सोन्याऱ्या धूरानें उजळलेली असते. त्यांना पैशांकरितां कोणाचे सरळ गळे कापतांना शहारे यायचे नाहीं. दोन बायका घरीं राजरोस आणण्याचाही विधिनिषेध नाहीं. त्यांना माहीत असतं, कीं पैशांच्या प्रकाशानें या अंधारालाही उजळा येतो. ”

“ मध्यमवर्ग आपला बरा. सरळमार्गी, पापभीरु. ”

“ तसं कांहीं नाहीं. ‘दुसऱ्याला कळणार नाहीं तें पाप नाहीं.’ अशी त्यांची समजूत असते. मनुष्यानें जीविताबद्दल जे संकेत अगर जीं बंधनें ठरवलीं आहेत, त्यांची दरकार अधिक बाळगणारा वर्ग कोणचा असेल तर तो आपला. ”

“ तुम्हांला या वर्गाची चीड दिसते ! ”

“ तसं नव्हे. त्या वर्गाची स्थितिस्थापकता किंवा सुवर्णमध्य राखण्याचे धोरण हें इष्ट आहे का ? कित्येक वेळां संकेताच्या अतिरेकामुळे ह्या समाजांतील गुप्त सुप्त शक्ति निकामी बनतात. याबद्दल मला वाईट वाटतं. ”

“ खरं विचाराल, तर हे संकेत आणि ही नीति काय आहे, याचा मला अर्थच कळत नाहीं. ”

## हिंदौ व्या व र

“त्यांना निश्चित अर्थ आहे थोडाच ! नदीचें पात्र जसें हव्ह हव्ह बदलत असतें, तसेच हे संकेतही हव्हहव्ह बदलत असतात; आणि ते बदलत असतांना पुष्कळ लोकांची मजा अशी असते, कीं स्वतः घसरत असतांही दुसऱ्या सर्वांची वागणूक जुन्या संकेतांना अनुरूप असली पाहिजे असा त्यांचा अद्वाहास असतो. खरं म्हणजे मला असं वाटतं कीं अनंत आकाशांत पसरलेल्या ग्रहमंडलांत, प्रत्येक ग्रह आपल्यापरी स्वतंत्र असला, तरी सर्वं ग्रहांत एक प्रकारचा विशिष्ट संबंध असतोच. प्रत्येक मनुष्याचेही एक नैतिक जग म्हणून असतें. त्यांत तो वावरत असतो. तरीही त्या नैतिक जगाची अखिल मानवजातीशीं—समाजाच्या नैतिक जगाशीं सांगड वसलेली असते. ”

“पण हें नैतिक जग म्हणजे तरी काय ? मला तर त्यांत किती तरी तच्छा दिसतात. समाजानें नीतीच्या सामान्यतः ठरवलेल्या कल्पना, या आदर्श म्हणून ग्रत्येक व्यक्ति आपल्या जगांत टेवीत असतेच. तरी नित्य म्हणून समजाल्या जाणाच्या राष्ट्र, धर्मसंस्था, कुटुंब, इत्यादि सामाजिक संस्थाही त्याच्यावर परिणाम करीत असतात. शिवाय अजाणतां आदर्श कल्पनांचें अर्धवट अनुकरण मनुष्य करीत असतो. ”

“या आदर्श कल्पना, या समाजसंस्था, आणि ही अर्धवट वागणूक यांनीच माणसाची भ्रमल्यासारखी अवस्था होते. ”

“सामान्य माणूस तसा ब्रमून जात असेल. पण नैतिक उन्नति या तिहींचा भेळ घालण्यानेच होते. त्यांत कल्पनांचा शिळेपणा टाकावा लागतो. आदर्श कल्पनांचा खरा अर्थ पडताळावा लागतो.

## हिंदो व्यावर

समाजसंस्थांवर चढलेली धूळ झटकावी लागते; वेळी त्यांना नवे वळणही यावें लागतें.”

“म्हणजे? मग समाजसंस्था या त्याच स्वरूपांत कायम टिकणार नाहीत.”

“अर्थातच. मनुष्याच्या आचरणाशी ज्या संस्थांचा मेळ बसू शकत नाहीं, त्यांबद्दल साहजिक असमाधान निर्माण होतें व अशा संस्था नाहींशा कराव्याच लागतात.”

“पण विराग, मला नेहमी प्रश्न पडतो, कीं प्रत्येक पिढी असल्या गोष्ठींवर चडफडत असते, नव्या कल्यान प्रसूत करते, असं असतांना समाधान-सर्वस्वीं समाधान लाभेल, अशी समाजरचना तरी कोणती आणि केव्हां यायची?”

“वर्तुळाच्या परिधाचा आदि आणि अन्त सांगतां येणार नाहीं, तसाच या असमाधानाचा प्रकार आहे. तें कधींच संपायचें नाहीं. कुणीसं म्हटलं आहे ना-तांब्यांनींच मला वाटतं. ‘मरणांत खरोखर जग जगतें.’” मी म्हणतो, “या असमाधानांतच जग जगतें.”

“पण मग शेवट कुठें?”

“अरे बापरे, मी कांहीं बुवा जाडा फिलॉसफर नाहीं, या प्रश्नाचं उत्तर यायला. जाऊं दे. फारच बोललो हो इतका वेळ. पण अचलावाई, एवढं मात्र खरं हं, कीं गोफ असतो ना तो? विणायचा नि उलगडायचा. तसंच माणूस हा प्राणी करतो आहे, असं मला वाटतं.”

## हिंदो व्या वर

“म्हणजे काय ? ”

“म्हणजे पहा. माणूस अनिवंध होता, तेव्हां त्याचे ठिकाणी असमाधान उत्पन्न होऊन समाधानासाठी त्यानें बंधनें निर्माण केली. त्यानें बंधनांचा गोफ गुंफला तो गुंफून आला तरीही समाधान मिळेना, म्हणून उलगडायला सुरवात केली. किती छान उपमा दिली नाहीं ? ”  
विराग चेष्टेनें म्हणाला.

“कांहीं नाहीं हं. फारशी कौतुक करण्याजोगी नाहीं.”

“पण मी म्हणतो, हें तर खरं कीं नाहीं ? कीं समाजसुधारणा म्हणजे एक गोफ विण्याचा आणि उलगडण्याचा खेळ आहे.”

“काय जणं बाईं.”

“जाऊं दे. तुम्हांला कंटाळा आला आहे. किंवा माझं म्हणाण पटत तरी नाहीं.”

“असं नाहीं हो, मी विचार करीत होतें, कीं अत्यंत असमाधानी माणसानें काय करावं अशा वेळी ? ”

“वा: तुम्हांला सांगू? असमाधानी सगळींच असतात. पण कित्येकांना संवयीनेंच असमाधान फारसें बोचत नाहीं. आणि कित्येकांच्या म्हणजे फारच थोड्यांच्या मनांत त्यांचे सारखें शल्य असतें आणि तेच सुधारक होतात. तेच बंधनांची विफलता दाखवितात; किंवा नव्या बंधनांची आवश्यकता दाखवतात. तुम्हाला व्हायचं आहे कीं काय समाजसुधारक ? ”

विराग सहजच बोलला. पण त्यानें अगदीं अंतरंगांत दडवलेल्या तिच्या विचारांना हात घातल्यानें अचला दचकली.

## हिं दो व्या वं र

---

“ ज्ञाल ! मी कसली हो ! अशीच सामान्य माणसासारखी संवयीने असमाधानांत कुजायची आणि एक दिवस जगाला रामराम म्हणायची. ”

विरागला तिच्या बोलण्याचा झोक कळला. आतांपर्यंत चाललेले बोलणे, ती स्वतःच्या परिस्थितीशीं ताढून पहात होती, हें त्याला कळून चुकळे. एकीकडे ती हातांतील कागदाच्या कपव्याचे तुकडे करीत असतां अंतर्मुख होऊन पहात होती. तो तिचे अंतःकरण शोधीत होता.

“ अचलाबाई, तुम्हांला तें कार्लाइलचे वाक्य माहीत आहे ना ? ”

“ काय ? ”

Man's unhappiness comes of his greatness. It is because there is an infinite in him which with all his cunning he cannot quite bury under the finite.

( मनुष्याच्या मोठेपणामुळे त्याला असमाधान वाढू लागते. त्याच्या ठिकाणीं असलेले अनंतत्व कोणत्याही सबवीवर सान्तांत विश्रांति पावूं शकत नाहीं. )

“ विराग, जगांतील कोणतीही नैतिक बंधने सदैव चांगली ठरत नाहीत. काळमानानें, परिस्थितीने, तीं चांगलीं वाईट ठरत असतात. मग आपल्या स्वतःच्या असमाधानाला मूठमाती देण्याकरितां पाऊल उचलायचं म्हटलं, तरी प्रश्न पडतो कुठे पाऊल ठेवावं हा. ”

“ असमाधानाला कायमची मूठमाती कधीच मिळणे शक्य नाही. हरकीचं कुरण कुरताढून खालं तरी पुनः हरछ उगवायचीच. तसंच

## हिंदो व्या वर

विचारानें असमाधान छेदून टाकलं तरी त्याची नित्य नवी उगवण ही असायचीच. आणि त्यांतूनही पाऊल टाकायचं तर कमी असमाधान लाभेल तें केलं पाहिजे. ”

“ पण तें सुद्धां शोधून काढायला Reasoning power पाहिजे. आणि खरं सांगायचं तर Reason म्हणजे काय हेच मला कळत नाहीं. कारण सारासार विवेक खरा; पण विवेक करणाराची पात्रता नसली तर त्याचा सारासार विवेक अविवेकच ठरेल नाहीं ? ”

“ होय. तुम्हांला गंमत म्हणून सांगतो. बर्नार्ड शॉनें म्हटलं आहे, ‘The man who listens to reason is lost. Reason enslaves all whose minds are not strong enough to master her.’ ”

( सारासार विवेक करतांना अपूर्त इच्छांची छाया त्यांवर पडल्या-शिवाय राहणार नाहीं. भावनाविरहित स्वतःची इच्छा, आकंक्षा बाजूला ठेवून मनुष्य सारासार विवेक करू शकणार नाहीं. )

“ पण मग सारासार विवेक जर भावना, इच्छा आणि विकार यांनी शेवाळ्ला असला तर ? ”

“ विवेकावर जरी विकारांची छाया पडली, तरी सुट्ट मनाचा विवेक हा त्या विकारांना, भावनांना व इच्छांना मार्गदर्शकच होतो.

“ पण हा मार्ग तरी कोणता ? कुठे जायचा ? आयुष्याचं ध्येय काय ? ”

## हिंदो ल्या वर

“तत्वज्ञानी सांगतात, कीं आत्मप्रतीति हे ध्येय आहे म्हणून  
पूर्णता यायला हवी.”

अचलेला हंसू आले.

“कां हो ? ”

“नाही. सारंच कोडं आहे, म्हणून मला हंसू आलं.”

२०

वरुन कठीण दिसणाऱ्या जमिनींतील खोल खोल गुप्त जिवंत झरे, पानाड्या केवळ कान जमिनीला लावून ओळखू शकतो. अचलेच्या कठोर वागणुकींत गुप्त असलेली भावनांची गंगा एकाच व्यक्तीला कळू शकली.

स्वतःच्या जीविताशीं निगडित झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सहानुभूतीचा बंध तोडून, स्वतःच्या हिंमतीवर जगू पहाणारी अचला, बुद्धीच्या जोरावर हृदय तुडवून टाकीत होती. त्यांत ती यशस्वी झाल्याचा आसुरी आनंद तिच्या वागणुकींतही ती खेळवीत असली तरी तें चिवट हृदय अभंग होतें. एवढेंच नव्हे, तर त्यांतील रसरसलेल्या भावनांच्या उबेनें, तीक्ष्ण विचार करणारी तिची बुद्धीही अनेक वैल झोपेंत गुंग होई. त्यावेळी ढोके उघडे असूनही अचला स्वप्रांत वावरे. कान उघडे असून तिला कांहीं ऐकू येत नसे. केवळ एका अतींद्रिय वाणीला ती मोहून जात असे. ती अतींद्रिय वाणी तिला निस्तब्ध करी. “केलंस. सगळं केलंस. सर्वांसाठी केलंस. तरीही सर्वस्वांचे दान

## हिं दो व्या व र

हें नाहीं. त्या खेरीज जीविताची सार्थकता नाहीं.” अचला दुसऱ्या-साठी वाटेल ते कष घेत होती. तिचा स्वभावच तो बनला होता. ज्याला जी मदत पाहिजे असेल, ती शक्य तों यायला ती तयार असे. पण तें आत्मदानाचें समाधान तिला लाभत नसे. ती कितीही दुर्लक्ष करीत असली तरी अंतरंगांतील तळमळ उण्ण अश्रूंच्या रूपानें बाहेर पडे. ते तिचे अश्रू कोणी पाहिले नव्हते. त्या अश्रूंनी आपली दुर्बलता जगाला न दाखविण्या इतका अभिमान अचलेमध्यें होता.

तिच्याच सारख्या अनेक ख्रियांचे अश्रू झरलेले पाहून जग कसें हळहळतें, हें तिनें पाहिले होतें. तें सुख तिनें जगाला कधींही दिलें नसतें. अशा असहाय ख्रियांबद्दल लोकांनी दाखविलेली कळकळ जखमेवर पेरल्या जाणाऱ्या मिठाइतकीच चरचर झोंबत जात असते. अशा ख्रियांचे अश्रू फत्तरांवर पडलेल्या जलबिंदूंप्रमाणे जनतेच्या हृदयाला तात्पुरता ओलावा आणून सुकून जातात. ‘सहानुभूति’ ‘सहानुभूति’ म्हणून म्हटलें, तरी बहुधा तिचें स्वरूप बेगडीच. पुरुषाची सहानुभूति अनेक वेळां स्वार्थी तर ख्रियांची मत्सरी असते! खरी सहानुभूति दाखविणारी किती माणसे सांपडतील? मानवी संकेताची व्यर्थता पटत असली, तरी त्या संकेतांच्या बंधनांत तुम्ही दुःखी आहांत, तोंपर्यंतच जगाची सहानुभूति. त्या बंधनांची व्यर्थता लक्षांत घेऊन, जगाच्या सहानुभूतीला पाठीशीं घेऊन बंधनें तोडूं पाहाल, तर नवस्थ्या घोडेस्वाराला घोडा जसा दूर फेंकून देतो, तशीच माणसाची अवस्था समाज करील. अचलेला बंधनांतील कोरडी सहानुभूति

## हिंदौ ल्या वर

नको होती. “बंधनांत राहीन तर निराश्रयाने स्वतंत्रपणे जगेन. नाहीं तर बंधने तोऱ्हन, दुबळ्या संकेतांना पायदळीं तुडवून, जगाचे शत्रुत्व पत्करूनही माझें सुख मी मिळवीन.” ही तिची भूमिका होती. त्या भूमिकेवर असणाऱ्या अचलेला तिच्या छोट्या जगांत कोणीही ओळखलें नव्हतें. अचला कशी होती? लहान मुलांच्या चेह-च्यावर दुःखाचा सर्पाही न झाल्याने जसें हंसू खेळत असतें, तसें तिच्या चेहेच्यावर खेळे. तिने स्वतःला तसें बनविलें होतें. थोरांपासून शक्य तों लांब राहून, लहान मुलांत अलड होऊन मिसळणाऱ्या अचलेच्या धगधगलेल्या मनोवृत्तींची कोणालाच जाणीव नव्हती. व्यक्तींचीं सुख-दुःखें एकमेकांना सांगण्यावोलण्यांत मैत्री जगून पुष्ट होत असते. अचला आपल्या मैत्रिणींबोबर फिरायला गेल्यावर त्या आपलीं क्षुळक सुखदुःखें मोठीं करून सांगत. तिच्या ठिकाणीं त्यांना विश्वासाचा सांढा लाभल्यासारखें वाटे. पण अचला? जणु तिला दुःखें नव्हतीच. ती कधीं कुणापाशीं आपले हृदय मोकळे करीत नसे. मनांत अधिकाधिक आवेग येत, तेवढे सगळे ती आपल्या कृत्रिम आनंदी वागणुकीने आंतल्या आंत दाबी. अशा वेळीं कधीं कधीं ती पोरकटपणा करी. कधीं उगीचच सुष्ठीचीं लांबलचक वर्णने करू लागे. ऐकणाराला वाटावें कीं हिला दुःख म्हणजे काय तें माहीत आहे कीं नाहीं? तिच्या या संतुष्ट वृत्तीचा कोणालाही हेवा वाटावा असें ती वागे. कित्येक वेळीं मैत्रिणी तिला खोद खोदून प्रश्न विचारीत, “अचला, तुला अगदीं असह्य होत असेल नाहीं जगण? ” ती तितक्याच कठोरपणे, पण सहज उत्तर देई, “असह्य? काय म्हणून? संसार हा एकच

## हिं दो न्या व र

कांहीं सुखाचा राजमार्ग आहे थोडाच ? उलट तो तर अधिक जिकी-रीचा. माझ्या संसारांत माझीं मुळे व माझे पति यांचीच सेवा मला करतां आली असती. आतां तुमच्या सारख्या प्रेमल मैत्रिणी व शाळेंतील शेकडों गोडशा मुलींची सेवा मला करतां येते....”

पण सारा ढोंगीपणा. दावलेल्या अंतःकरणाचा एकही निराशेचा सूर दुसऱ्याला ऐकू न देण्यांत अचला तत्पर असे. पण उजाडलेला दिवस अस्ताला जाई. सारा वेळ विचार करून आणलेले दिवसा उजेडीचे मनोधैर्य संश्याकाळीं कोठल्याकोठें वितळून जाई. शाळेचे काम संपवून जड पावलानें घरी आल्यावर अगदीं एकटी अचला मनाचे लगाम हैरे सोडी. त्यांत तिच्या रुक्ष आयुष्यपथावर सुंदर हिरवळ दिसे, वनराई दिसे. त्यांत इवलाले पक्षी किलबिलाट करतांना दिसत. तिचे अंतःकरण भरून येई. हेच, हेच तिच्या सान्या दिवसांतील कोणालाही न कळलेले दुर्बलतेचे क्षण असत.

## २१

त्याच त्या आयुष्याला कंटाळलेली अचला थकून दमून घरी आली. ज्यांबद्दल उत्साह नाहीं, आस्था नाहीं, अशीं कामे करीत बसून, आयुष्याच्या जपमाळेतील एकेक दिनमणि योगिनीप्रमाणे ओढीं पहाणारी अचला किती वेळ शून्यपणे घरांतच केच्या घालीत होती. शेवटीं मन रिझविण्यासाठीं तिनें विरागकळून आणवलेले पुस्तक उघडले. त्यांत असलेल्या त्या चित्रानें आतांपर्यंतचा निस्त्साह कुठल्याकुठें दबून गेला. ती स्तिमितपणे त्या चित्राकडे पाहूं लागली. नेपोलियन आणि

## हिं दो ळ्या व र

---

त्याच्या मांडीवर विश्रब्धपणे निजलेले तें इवलेले अर्भक ! तें चित्र स्थिमित करणारें होतें यांत शंका नाहीं. ज्याचें हृदय रक्काचे सडे शिंपूनही कधी चरकले नाहीं; हजारो मनुष्यांचे जीव क्षुद्र कीटकांप्रमाणे चिरडतांना ज्याचें मन कचरले नाहीं, असा नेपोलियन ! मूर्तिमंत काठिण्य ! अभंग पाषाणाचें तें हृदय ! त्याच्या मांडीवर असहाय कोमल मुग्ध बालिका विश्वस्तपणे झोपीं गेलेली ! सिंहाच्या मानेवर हरिणीचें पाडस मान टाकून झोपलेले ! कुणाचीही दृष्टि त्या चित्रावर खिळल्याशिवाय राहिली नसती. जगाच्या ढोळ्यांना न दिसलेली, नेपोलियनच्या फत्तरासारख्या हृदयामध्यें दझून राहिलेली ती गोड वत्सलता ! त्या बालिकेच्या रूपाने कलावंताने ती वत्सलता जगाच्या निर्दर्शनास आणली होती.

कलावंत ! मग तो कवी, गायक, चित्रकार, शिल्पकार कोणीही प्या. कोणी शब्दांशीं खेळेल, कोणी सुरांशीं, कोणी रंगकुंचलीशीं, कोणी दगड मातीशीं. पण त्यांच्या कलेचें अजाण कार्य एकच-हृदयाच्या तारा छेडणे. अचलेच्या हृदयाच्या तारा त्या कलेने अशाच छेडल्या गेल्या होत्या. कलेंत ती जादू आहेच ! कोमल मनाला अधिक हल्लुवार करणे, फत्तर हृदयाला पाझर फोडणे ही कलेचीच करामत आहे. सुखी जीवावरोवर वागडणारी ही कला इतरांना जणुं हंसत सांगते,

शोक कशाचा ? आयुष्याचा ?

नका ऐकूं हीं रडगाणीं।

आयुष्य असे नंदनवन हें

## हिंदो व्यावर

कला ही हताश करण्यासाठी नाही. साच्या दुःखी जगाबोवर समदुःखी होऊन उसासे टाकणारी ही कला आपल्या प्रत्येक उसाश्याबरोबर दुःखी जिवाला सांगते, “उगी. बाळ, दुःख करू नको. असा चल बरं.” स्वतः त्याच्या दुःखाची वांटेकरी होऊन त्या दुःखी जीवाच्या मनाची कठी उमलवणारी जाढू कलेत आहे. ती नसती तर आयुष्यांतील सुखदुःखें भोगणारी माणसे, सुखान्तच केवळ नव्हे तर शोकान्त नाटके, शोकान्त कादंबरी, हृदयविदारक चित्रे, गाणी अथवा कविता ऐकण्या पहाण्यासाठी धडपडली नसती. त्या धडपडणाऱ्या मानवांना ही कलाच संजीवनी देते. विकृतीने हजारों पुढे बसवून, कोंदाढून, गुदमरून टाकलेल्या हृदयांतील सात्त्विकपणाला जाग आणण्याचे काम कलाच करते. अपूर्ण मानवाला न कळणारी हृदयाची गुंतागुंत, आपल्या कोमल अंगुलीने तीच उकळून दाखविते ! कलावंताचे सर्वस्व ओतलेला एकच कवितेचा चरण, गळ्यातून एकादाच खेंचलेला कोमल सूर, कुंचलीच्या एकादाच स्पर्शाने उमटवून दाखविलेला भाव-कांहीं च्या. त्यांत थयथय नाचणारी कला पहाण्याच्या ऐकणाऱ्याच्या वृत्ती मोहरून टाकते. स्वतःचे भान हरपून दुसऱ्यांचेही हरपविणाऱ्या कलावंताचे अचलेला कौतुक वाटले. “खरंच. हेंच समाधान. या नीरस आयुष्यांत तजेला ठेवायचा असला, तर वेडे बनायला पाहिजे. कसले तरी वेड पाहिजे. तें नसेल तर आयुष्य हें नुसतें कंटकमय बामुळबन वाटत राहील. तेंच कसले तरी वेड असुं या. मार्गांतील कांटेसुद्धां गुलाबाच्या फुलांसारखे वाढू लागतात. पण असें अंगजात वेड असायला सुद्धां भाग्य लागते. मुद्दाम वेडे व्हायचे

## हिंदो व्यावर

म्हटले लकडीच्या हस्तां येत नाहीं. तें वेड फार थोऱ्यांना लाभतें. आणि असे वडच समाधानी असूं शकतात.

वेढ्यांचा राजा निसर्ग ! दंवबिंदूनीं निर्माण केलेल्या हिरकण्यांचा गालीचा किती दिवस—स्वतःचे समाधान होईपर्यंत घालीत राहतो. सूर्याचे हस्तक दररोज येऊन तो मोहून टाकतात. पण त्या वेढ्याला त्याची पर्वा नाहीं. त्याची निराशा होत नाहीं. उत्तम कलावंतांची कला लोकांच्यासाठीं नाहींच. ती स्वतःच्याच समाधानासाठीं.

### २२

एका आरामखुर्चीवर पहून अचला समोरच्या नुकत्याच दिवा लावलेल्या घराकडे पहात होती. तिच्या मांडीवर अर्धेवट उघडें पुस्तक पालथें घातले होतें. अगदीं अंधार पडेपर्यंत, डोळ्याला अक्षर दिसेनासें होईपर्यंत ती वाचीत होती. तिनें पुस्तकावरील दृष्टि काढली. पण वाचलेल्या चिचारांनी तिच्या मनावर पूर्णपणे पगडा बसविलेला होता.

चांगल्या, ललित वाढ्याचा प्रभाव मोठा विलक्षण आहे. कोणतीही बुद्धिमान् स्त्री घ्या, अगर पुरुष घ्या, त्याच्या मनांत खळबळ उडवून देऊन “मी यांत कोठें आहें ? यांतलं मला काय न् किती लागू पडतं ?” हा विचार प्रज्वलित ज्ञात्याचिवाय रहात नाहीं. आणि नाहीं तरी ज्ञान हें मनुष्याच्या प्रगतीसाठीं असेल, तर तें ज्ञान आत्मनिकपावर लावून घेतल्याखेरीज त्याचा उपयोग काय ? पिढ्यानु-पिढ्यांचे बरे वाईट संस्कार मुरलेल्या या देहकोषांतील आत्मवीजाला अंकुर फुटायला त्या संस्कारांना ज्ञानाची आंच लागावी लागते.

## हिं दो ल्या व र

आज रोमां रोलांच्या त्या वाक्याभोवतीं तिचें मन बौद्धाक्त होतें.

“A vigorous, healthy nature like Annette’s must create, perpetually create, create with its whole being, body and spirit. Create or else brood over the creation that is to be. It is a necessity and happiness comes only through satisfying it. Every creative period has its own limited field, and its rising force follows a trajectory that descends again sharply.”

तिला श्याची सत्यता पटत होती. तिच्या आयुष्याच्या क्षणाक्षणाला महत्व होतें. क्षणाक्षणाला झरून चाललेल्या आयुष्याकडे पाहून तिला कसली तरी भीति वाटत होती. सुख हें त्या निर्मितीतच आहे. तिला हें केळांच कळून चुकलें होतें. पण तो निर्मितीचा आनंद उपभोगावयाचा कसा? हें एक दिव्य होतें. त्या सान्या दिव्यांतून जाणान्या रोलांच्या अॅनेटनें अचलेला भारून टाकलें. अॅनेटच्या मनाला रॉर्जसंबहूल लागलेली ती जबरदस्त ओढ! त्या ओढीतूनच मातृत्वाची उत्पन्न झालेली जबर इच्छा. पण पुरुष जातीबहूल मनांत वसत असलेला पिढीजात तिटकारा. विवाहावांचूनच अंगिकारलेले मातृत्व! कुमारी माता! सान्या जगाच्या भालाइतीला न जुमानतां बेदरकारपणे स्वतःला पटलेले करीत जाणारी अॅनेट! अचलेला अॅनेट आवडली. “लढा? ठीक आहे. प्रचंड वादळ आणि शांतता असलाच आयुष्याचा खेळ आहे. मी या खेळांत सामील व्हायला मार्गे घेणार नाहीं.” असें म्हणून

## हिंदौ ल्या वर

निर्भयपणे आयुष्यभर वाच्यावादळांतून आलेल्या अँनेटची जबरदस्त ताकद पाहून अचलेला अचंबा वाटला. जगाची फिकीर न करतां तिनें मार्कला जन्म दिला. अँनेटच्या जिवाचा विसांवा “मार्क.” तिचा मार्क तिचें सर्वस्वच. एका पारख्यांत तिचा उपहास करणारें जग आणि दुसऱ्या पारख्यांत तिचा मार्क. मार्क तिला जगापेक्षां अधिक किंमतीचा वाटत होता. मार्क तिचा मुलगा. तिच्या मनोदेहाचा केलेला. तिचा. तिच्यापासून कधीं दूर जायचा नाहीं अशी तिची खात्री. ती त्याला कवटाळूळ पहात होती. आणि तो तिच्याकडे उदासीनतेने पहात तिच्यापासून दूर दूर जात होता. तिच्या मनाला डंख लागत. तिचें सारें आयुष्य झगडाच होता. पण ती भीतीने खंगली नाहीं. झगडत होती. एकीकडे मातेच्या हृदयाची ओढ, एकीकडे पुरुषाच्या सात्रिश्यासाठीं तळमळणाऱ्या स्त्री-प्रवृत्तीने थैमान, एकीकडे दररोजच्या भाकरीसाठीं चाललेली धांवपळ, असा एकाच अँनेटचा तिहेरी खेळ चालला होता. त्यांतूनही रणझुंज करून पुन्हां “I challenge God” म्हणणाऱ्या अँनेटबद्दल अचलेला कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाहीं. मनुष्याच्या भौवतीं अशा विलक्षण निरनिराळ्या शक्ति नाच करीत असतात. त्या सर्वांशी खंबीरपणे झुंजणे—स्वतःला ओळखून झुंजणे, हेच खरें पराक्रमाचें आयुष्य. अँनेटशीं लग्न करायला रॉजर्स केब्हांही तथारच होता. अशा स्थितीतही तिने त्याला बाजूला फेंकले! रॉजर्सचा मुलगा म्हणून सरळपणे मार्कला मिळणारी पित्याची जोड तिने डावलून टाकली, रॉजर्सचें दुसऱ्या मुलीशीं लग्न झाले. मार्कसाठीं, जगानें मार्कला मानावें म्हणून, तिची

## हिंदो व्यावर

धडपड सुरु झाली. पण एका मुलाच्या मातृत्वानें खीत्वाच्या सर्व भावना, सर्व विकार जळून खाक होतात थोडेच ! ते पुन्हां डोके वर काढीत. ज्यूलियन आयुष्यपथावर भेटला, तिला तोल जातोसें वाटले. तिनें पुन्हां स्वतःला सांवरले. फिलिस भेटला. तिचा स्वतःचा तोल गेला. तरीही ती सांवरली. काय ती झुंज ! दुसऱ्याशीच नव्हे, त्याहूनही भयंकर. स्वतःची स्वतःशीच. तरी ती म्हणत होती, “ War or peace ! That's the game of life. I will have my own share, I challenge God ! ”

रोलांच्या अँगेटचीं हीं वाक्ये तिच्या कानांत दुमदुमत राहिलीं. ती तशीच विचार करीत पडली.

### २३

दारावर टिचकी वाजली. तिनें दार उघडले. “ कोण, राधिका ? इतक्या उशिरां ? आणि आलीस तरी कधीं ? ”

“ आजच संध्याकाळीं आणि उद्यां सकाळीं जाणार सुद्धां. पण गडे तुला भेटल्याशिवाय जाववेना. ”

“ आणि हा कुणाचा ? तुझाच का ? ” अरविंदाला घेत अचला म्हणाली.

“ इश्शा, मग नाहीं तर कुणाचा ग ? ”

किती दिवसांनी तिला राधिका भेटली. राधिकेचें लग्न झाल्यावर ती जी सासरी गेली, ती आज ‘ पुत्रवती ’च अचलेच्या भेटीला आली.

## हिंदो व्या वर

“ ए पण, अशी एक दिवसच आलीस काय नि लगेच चाललीस काय? अशी धांवपळ कां? ”

“ अग बदली झाली आहे ना यांची. कामावर हजर राहायला हवं परवां. ”

“ पण मग ते जातील. तूं राहा कीं. ”

“ छे ग. असं कसं. ”

“ अग बाई, खरंच. एक दिवस सुखां नाहीना चैन पडायचं? ”  
अरविंदाचे पापे घेऊन त्याला अचलेने अगदीं गुदमरवून टाकले.

“ राधिके, गोड आहे बाई भारीच. कोणासारखा आहे ग हा? ”

“ इश्शा, मला नाहीं बाई माहीत! ”

“ कमाल आहे तुझी. इतकी लाजतेस! ”

त्या मैत्रींची थद्वामस्करी झाली. मनमुराद बोलणे झाले. अरविंद कुरकुरूं लागला. राधिकेने अचलेजवळून त्याला घेत मटले, “आतां निजणार आहे स्वारी बहुधा. हें बघ मी निजवितें त्याला इथेंच तुझ्या बिघान्यावर, मग जाणार आहें मी आणखी एका घरी. ”

“ कमाल आहे बाई तुझ्या धांवपळीची. ”

“ मग काय करूं ग? ” राधिका अरविंदाला थोपटीत म्हणाली. अरविंदाला पाळण्याची संवय होती. तो नुसता थोपदून थोडाच निजणार? राधिका त्याला तशीच थोपटीत औव्या म्हणूं लागली.

## हिं दो ळ्या व र

माझ्या अंगणांत सांडिला दूधभात ।

जेविला रंगनाथ अरविंद बाळ ॥ १ ॥

माझ्या अंगणांत कशाचा केर झाला ।

जाई मोङ्गन चुरडा केला अस्वाळानी ॥ २ ॥

हं उगीड बाळा. होड हो. गाण म्हणते बरं माझ्या बाळाला.  
आपल्या दोन्ही हातांच्या पाळण्यांत आंदोलीत राधिका पुढे म्हणूं  
लागली.

मांडीवर मांडी मांडीखालीं झरा ।

तोड धुतो हिरा अरू बाळ ॥ ३ ॥

पाहुणे घरीं आले काय पहातां रतनाला ।

मुलगी यावी रतनाला अरू बाळाला ॥ ४ ॥

फुलांमध्ये फूल फूल कोमल जाईचं ।

माझं सुमन प्रीतीचं अरू बाळ ॥ ५ ॥

अस्वाळ खेळे अंगण ओसरी ।

त्याला संगत दुसरी कमाताई ॥ ६ ॥

जावळ भुरुभूरु उडे अंगणीं खेळतां ।

थके जोव आवरतां, अरू बाळाला ॥ ७ ॥

तिनें किती गोड औंब्या म्हटल्या. अगदीं सभोवतालच्या सगळ्या  
माणसांना विसरून राधिका म्हणत होती. त्या साध्यासुध्या सुरांत अशी  
कांहीं गोड वत्सलता ओसंडत होती, कीं कोणाचेही हृदय हळुवार  
व्हावें. अचलेच्या दृष्टीतून कांहीं सुटले नाहीं. ती वरकरणी गच्चीतून

## हिंदौ व्या वर

रस्त्याकडे पहात असली तरी राधिका औंव्या गात असतां, अचलेची इच्छा नसतांनाही तिचे डोळे पाण्यानें भरून आले. अस्बाळ आईच्या त्या हातांच्या आंदोलनांत झोंपीं गेले. तिनें त्याच्याकडे पाहिले. “झोंप लागली वाटतं ? ” हक्कूच ती म्हणाली. तिनें त्याच्याकडे प्रेम-भरानें पाहिले. त्याचा हक्कूच पापा घेतला. हक्कू अगदां हक्कू-त्याला खालीं ठेवले. “कसा माझा राजा शतह्यासारखा निजला आहे पण.”

राधिकेनें अचलेला म्हटले, “अचलाताई, आतां चांगला तास-भर निजेल हा. मी जाऊन येते हं शेजारी.”

“जा जा. उठला तर येईन मी सांगायला हो.”

राधिका गेली. अचला त्या इवल्याशा जीवाकडे टक लावून पहात होती. तिचे डोळे पुन्हां पाण्यानें भरून आले.

कुंदेला माणिक घेऊन बसे, तेव्हां तिच्या जीवाची अशीच कालवाकालव होई. मायलेकींच्या वात्सल्याचा कोणताही देखावा पाहिला, तरी हृदयावर कांहींतरी दडपण पडल्यासारखें अचलेला होई. चोरून, कुणाला ऐकूं जाणार नाहीं, असा निःश्वास ती टाकी. संध्याकाळीं येणारी उदासीनता, त्याचेळीं ऐकलेलीं हळुवार गाणीं व मातृ-प्रेमाचा तो देखावा—अचला स्फुरून स्फुरून रङ्गं लागली. अरविंदानें एकदम चळवळ केली. तिला आपल्या रडण्यानें अपशकुन केल्यासारखें वाटले. एकदम ती त्याच्याजवळ गेली. अरविंदानें कुरकुरायला सुरुवात केली. तिनें “उगी उगी” म्हटले. छेः, त्याची समाधि भंगलीच. तो रडायला लागला.

## हिंदौ ल्या न र

अचलेने सभोवार पाहिले. राधिकेला यायला अवकाश होता. तिनें झटकन् अरविंदाला आपल्या मांडीवर घेतले. अरविंदाने “ उहुं उहुं ” केले. खायला मिळाले की झाले. त्याला आईत व इतरांत फरक कळत नव्हता. खायला देते ती आई. त्या ओठांच्या स्पर्शानें अचलेच्या अंगावर रोमांच आले. सर्व अंगांतून कसल्या तरी लहरी एका ठिकाणी केंद्रित झाल्या. तिने डोळे घट मिटले पण-पण छे; अरविंदाचे समाधान झाले नाही. जोराने शोषण करूनही त्याचे समाधान झाले नाही. तिचेही समाधान झाले नाही. तिचे सर्वांग विचलित झाले. डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहू लागले. ती हताश झाली. ‘नाही. अचल, मातेचा पान्हा यायला, फार मोठी किंमत द्यावी लागते. आपल्याच देहात्म्याची ती एवढीशी दुसरी प्रतिमा अंगाला बिलगली असतां, निर्माण होणारी आत्मीयता-ममता-मातृत्व-अशा कृत्रिमतेने जोडून उत्पन्न नाही होणार. मग काय करू? माझ्या चित्रशक्तींचा गोळा—माझा मुलगा—माझ्या जीवनाचं सारसर्वस्व ओतलेला माझा अरविंद मला हवा आहे.’ ती अगदी परकेपणाने मांडीवरील मुलाकडे पहात होती. तो रडत होता. ती शून्य मनाने हव्ह हव्ह मांडी हलवीत होती. त्याच्या रडण्याचे सूर तिच्या कानांत घुमायला, तिच्या हृदयांत पीछ पडायला, तिची चेतना ठिकाणावर नव्हती.

राधिका आली. “ अग बाई, उठला का? ” म्हणत तिने त्याला घेतले. त्या स्पर्शानेही अरविंदाच्या रडण्यांत फरक झाला. राधिकेने

## हिंदौ ल्या वर

क्षणाधीत त्याला उगा केले. अचला निराशेने सर्व कांहीं पहात होती. “तुला अगदीं त्रास दिलान् ना ?” तिला राधिकेने विचारले. तिला अचलेच्या जखमेची अणुमात्रही कल्पना येणे शक्य नव्हते.

### २४

अचलेने मस्तक सुन्न होईपर्यंत विचार केला. “माझ्यावर वासनांचा इतका जबरदस्त पगडा बसला आहे का ?” पुन्हां तिने विचार केला. वासनांच्या आहारीं जाऊन अमुक एक गोष्ट करायची ? छे: हा मनुष्यपणा नाहीच. याच विचारानें तिने किती दिवस विरागला टाळले होते. रस्त्यानें जातांना तो तिला किती वेळां तरी दिसला असेल. पण ती त्याच्याकडे न पहातां, ओळख न दाखवतांच किती वेळां पुढे निघून गेली होती. विरागला हें कळत होते. तिच्या अंतःकरणांत सुरु झालेला झागडा त्याला स्पष्ट दिसत होता. तोही दुरून ओळख न दाखवितां निघून जाई. पण कशी कोण जाणे ! पुन्हां त्यांची गांठ पडली. विरागाने तिच्याकडे एकदांच पाहिले. तो कांहीं बोलला नाहीं आणि तिने विज्ञवलेली ज्योत पुन्हां पेढं लागली. तिने तिरस्कारानेंच तिला विज्ञवायचा प्रयत्न केला.

“मूर्ख तर नाहीस. तूं सधवा आहेस. तुझा नवरा जिवंत आहे.” ती ज्योत विज्ञली नाहीं. तिने आपली जिब्हा परजून उत्तर दिले, “असेन मी सधवा. पण विधवांत व माझ्यांत काय अंतर आहे ?”

## हिंदौ ळ्या व र

“ तुझा नवरा जिवंत आहे. ”

“ तो असून नसून सारखाच आहे. ”

“ तुझं विरागवरचं प्रेम वासनामय आहे. ”

“ मग ? वासनाविरहित प्रेम कुठें आहे ? ”

“ नसलं तरी तूं तसं करायला शिकलं पाहिजेस. तो तुझा पत्नीधर्म आहे. ”

“ मला पत्नी म्हणणारा पती आहे कुठें ? पती म्हणविणाऱ्या पतीच्या दृष्टीने मी कधीच मेलेली आहें. त्यांच्याच दृष्टीने ते मला नाहीसे झाले आहेत. ”

“ पण शील ? ”

“ त्या शीलाची व्याख्या काय ? अंतरंगाच्या कुविचारांनी ठिकच्या उडवून, मेलेले जिंवे जगण्यापेक्षां स्वतःला ओळखणं व धैर्याने तें कबूल करणे यांतच शीलाची सत्यता नाहीं का ? ”

“ सधवा स्त्रीने दुसऱ्या पुरुषांवर प्रेम करणं ही शीलभ्रष्टता आहे. ”

“ त्यांचं दर्शनही मला कित्येक वर्षात नाहीं. अशा शीलभ्रष्ट माणसाला पती मानून त्या कल्पनेने सुख मानीत राहूं ? शक्य नाहीं. ”

असें म्हणून ती ज्योत अधिकच भडकली. तिच्या धडधडाटा-पुढे दुसरी वाणी ऐकूंही येईना.

## हिंदोल्या वर

२५

विराग,

तुम्ही माझें हे पत्र वाचून दचकाल, पण साच्या गोष्टींचा शेवट करायचें मी ठरविले आहे. मनाच्या हिंदोल्यावर राहून माझी मलाच भोवंड आली आहे. त्यावरून कुठेतरी केंकले जायचें; नाहीं तर स्वतःच धीराने उडी घ्यायची ! मला पायाखालची जमीन किती काटेरी आहे हे कलत आहे. केंकले गेले तर, असहायपणे डोके फुटून मरणार; धीराने उतरले तरी कांटे बोंचतील. पण विराग, मला असहायपणे मरायचें नाहीं. जीवंतपणे जगायचा माझा निश्चय आहे.

विराग, एकदां अशी मी अंधारांत बसले होतें. तुम्हीं आलांत नि मी म्हटले, “हे काय ? आतां आलां ?” आणि तुम्हीं काय म्हटलंत ? “To lighten the darkness” आठवतं तुम्हाला ? माझ्या आयुष्याचा अंधेर तुम्हीं उजळाल का ? विराग, कशाला खोटं बोलूं ? मला—मला तुम्हीं पाहिजे. आणि—आणि मला आई व्हायला पाहिजे.

विराग, तुम्हीं मला पापी म्हणाल ? “वासनावर जय मिळवून रहा.” सारीं सांगतात हे. पण वासना उपभोगल्याशिवाय पूर्णताही नाहीं. पूर्णता नसातांच कशी वासना मरेल ? विराग, इतकी प्रजा निर्माण करूनही ईश्वरालासुद्दां नाहीं वासनावर जय मिळवितां आला.

तें महाभारत ! तें भागवत ! असेल माझी विकृत दृष्टि; पण त्या भारत भागवतांनी मला हेच सांगितलं, क्रीं जीवन जगणं, हेच भूषणाचं; जिवंत मरण उपभोगणं, हेच अधोगतीचं आहे.

## हिंदो ल्या वर

मला नाहीं लोकांची भीति वाटत. लोक परके आहेत. त्यांनी केवळ माझ्या दुःखाकडे बघून दुःखांवर अधिक डागाण्या याव्यात. माझ्या सुखाकडे बघून, वैषम्यानें नाक मुरडावें. आणि विराग, कोणता मनुष्यप्राणी दुसऱ्या प्राण्याकडे निर्मत्सर पहात असतो? तुम्हीं म्हणाल, आपल्या सुखाच्या आड आल्याबद्दल, व्यक्ति “जनता” या अव्यक्तावर खुशाल दांत खाते. पण कोणत्या व्यक्तीनें तसं केलं नाहीं? आईच्या कुशींतून येणारा प्रत्येक जीव जन्मल्यापासून पृथ्वीवर सुखाचे शिंपले शोधायला निघतो. त्याच्या हातीं रिकामे शिंपले आले तर गुसरीतीनें, छपवाछपवीनें, तो दुसरे हस्तगत करतो. असं करतांना लोकांना उमगलें तें पाप; अन् न कळतां, बेरडपणानें केलेल्या गोष्टी तें पुण्य; हीच ना मानवी व्यवहाराच्या पापपुण्याची कसोटी?—मी नाहीं भीत लोकांना. मी सरळ लोकांदेखत म्हणतें, “हो, मला संसाराची इच्छा कां नसावी? मी तुमच्या अडमुळ्या बंधनांना नाहीं जुमानणार! मला तुमच्या ढोंगी नीतीची विलकूल गरज नाहीं. तुमच्यासाठी बहिरंगी निराळं आचरण ठेवून, अंतरंग कुविचारांनी नासवून, मी सदाचारी, सुशील आहें, असं भासविष्णुचा माझा मुळींच अद्वाहास नाहीं. आतांपर्यंत तुम्हीं उभारलेलं हें मानवी संकेतांचं नीतिमंदिर मीं पाहिल. जागजागीं तें उकरलं आहे. जागजागीं त्याची दुरुस्ती चालली आहे. तें यावचंद्रदिवाकरै टिकेल अशी कशाला घर्मेंड करतां? तुम्हींच त्याला किती भगदाडें पाडलीं आहेत? अंतलं सत्य पहाण्यासाठीं तुम्हीही ही भिंत कित्येक ठिकाणी उकरली आहे. मी पण ती उकरणार.

## हिंदौ ल्या व र

---

विराग, निसर्गानें मनुष्यप्राणी हा एकटा रहाण्यासाठीं निर्माण केला नाही, असे मला वाटत. कृत्रिम वंधने मनुष्याला एकटं सोड-तील, तर भयाण एकलेपणा त्याला खायला उठल्याशिवाय राहणार नाहीं. मनानें व देहानें एकलेपणाची भयानकता, दुसऱ्याची सोबत घेऊन शमविली नाहीं तर तो मनुष्य जगावर द्रेषाचे फूत्कारच टाकीत राहील. आपल्या सारखं दुसऱ्यांनी तळमळावं, अशी निष्ठुर भावना त्याच्यांत उगवण घेतल्याशिवाय राहणार नाहीं. समाजाकडे सहानुभूतीनें पहाण्यासाठीं, स्वार्थपरार्थ साधण्यासाठीं, विकारांचाही मर्यादित उपशम ब्यायला पाहिजे.

आईचे अंगावर पिंते मूळ पाहिले, कीं मला हेवा वाटतो. पति-पत्नींना आनंदानें हंसतांना पाढून मला उदास वाटतें. मला भीति वाटते, कीं सान्या जगाच्या सौख्याला तर माझी दृष्ट नाहीं ना लागणार?

विराग, माझी खात्री झाली आहे, कीं व्यक्तित्वांत व्यक्तित्वाचा शेवट होत नाहीं. व्यक्तित्व ही अशीच कांहीं गोष्ट आहे, कीं तिचा जगाशीं संबंध आलाच पाहिजे. मिनत्व निमवून टाकले पाहिजे. त्रेम, अपत्यें, आणि उद्योग या तिन्हीपैकीं कोणतेही एक व्यक्तित्व विरवून टाकण्यास पुरेसें नाहीं. हीं तिन्ही पाहिजेत. या तिहींनींच जगाशीं येणारा संबंध व्यक्तित्व निमून जाण्यास उपयोगी पडतो; नाहीं तर तो एकलेपणा स्वतःचा स्वतःलाच खुपत राहतो.

सगळ्या, सगळ्या वस्तूत नि प्राणिमात्रांत, कोणी कोणी एकटं नाहीं. जणुं प्रत्येकाला मागें मुरळून पाह्यला गोडसा पाश आहे. आणि मी? मीच कां एकटी? भयाण आयुष्याच्या मार्गावर एकेक जड

## हिंदो व्यावर

पाऊल टाकीत जात असतां, सगळीं सगळीं कशीं माझ्यापासून लांब पच्छात ? विराग, तुम्हीं काय म्हणाल ? मग शिजून उफाळणारे हे बोल ? काय करूं ? ते हृदयांत मावत नाहीत. हृदय अगदीं कोंदादून गेलं आहे. वाहेर बोलायची चोरी. सगळीं म्हणतील, मी पापी आहें, व्यभिचारिणी आहें, वेश्या आहें. कुमारिका असतें तर डौलानें जगांत हिंडलें असतें. विधवा असतें, तर—तरी विराग, तुमच्याकडे उघड्या डोळ्यानें आले असतें. आतां ? पुसूं का हें ? काय हें मी बोलतें ? कुंकुं पुसून टाकायचें ? मला वेड तर नाहीं लागलं ? लोक काय म्हणतील ? बाबा, माणिक, भाऊसाहेब ? पण विराग, खरं सांगूं का ? दररोज सकाळीं हें कुंकुं लावतांना, कपाळाला चरका बसतो. किती विसरायचं म्हटलं, तरी निर्जीव सौभाग्याची आठवण सकाळपासून मला अस्वस्थ करते. मी काय केलं नाहीं हें मन ठार मारण्याकरितां ? सारं केलं. जगापासून तें तोडलं तरी तें मरेना. ‘धर्म’ ‘धर्म’ म्हणतात त्यांत बुडवून पाहिलं; त्यांनें तर माझ्या मनाला अधिकच प्रदीप केलं. मनुष्याच्या आयुष्याचें घ्येय दुहेरी आहे ना ? त्यांनें स्वतळा जाणायचें आणि जगाला जाणायचें. दोघांकरितां जगायचें. ‘जीवनपुष्प पुरें उमलल्याशिवाय तें खुरटवून टाका’ असं धर्म मला सांगत नाहीं. पण आतां ? जीवन जगायचं सोडून त्याला भिजून नाहीं का मी पक्षत आहें ? मला धर्म पळायला नाहीं सांगत. तो खीपुरुष सारखेच समजतो. धर्माला पक्षपात माहीत नाहीं. साज्यांनाच त्यांनें ‘आत्मरक्षण आणि जातिरक्षण करा’ म्हणून सांगितलें आहे. माझं मन धर्मांनि मरत नाहीं. तें जगायला शिकलं आहे.

## हिंदो व्यावर

मी काय पाप केल आहे? मला नाहीं का आई व्हावसं वाटत? मी माझ्या आवतीभोवतीं बघतें, सजीव, निर्जीव वस्तुमात्र मला सांगतात, “तूं पूर्ण नाहींस.” पन्नास मुलींना आईप्रमाणे वागवले, तरी त्या घरीं जातात, “आई आई” म्हणून दुसऱ्यांना हांक मारतात. मी घरीं येतें. अगदीं एकटी. संध्याकाळीं घरव्यांनील पिलांच्या चोंचींत चोंच घालून पक्षी किलविलाट करतात. वेळीवरचीं फुल डोलतात, वासरं गाईमारे हंवरत जातात, सारी चिमणी सुष्ठि दुडुड धांवतांना, बोबडे बोल बोलतांना मला दिसते. आणि मी? एकटी. अंधारांत एकटी बसून राहतें. विराग, मी कधीं कधीं विचार करतें, मला आंतलं-अगदीं आंतलं मन सांगतं की...पण खरं आहे का मला वाटतं तें?—तसं नसलं तर? तर-तर-पण तुम्ही “नाहीं” म्हटल्यानं काय होईल याचं वर्णन कशाला करीत बसूं?

पण, तुम्हीं होय म्हटल्यानं काय होणार आहे, हें मात्र हवं तर सांगतें. बुडतं माणूस स्वतःचा जीव वांचविण्यासाठीं पोहणाऱ्या माणसाला विळखा घालतं आणि त्याचाही अंत ओढवून आणतं. विराग, माझी ही ओढ जीवघेणी आहे! मला कळतं. पण....विराग, तुमची रीत मला माहित आहे. तुम्हीं तो विळखा तोडून टाकाल. पण तो केवळ स्वतःचा जीव वांचविण्यासाठीं नाहीं, दोघांनीही तीराला लागण्यासाठीं. विराग, तुम्हीं अविवाहित आहांत. समाजाला न डिवचतां मुखाच्ये भरले ताट तुमच्यापुढे येऊं शकेल; नव्हे, सहजासहजीं येईल. असं असतां मी—लोकांच्या दृशीनं सधवा, पापी श्री, समाजाच्या

## हिंदौ ळ्या वर

दूषणांची तांत, माझ्यासाठीं तुमच्या मानेला लावायला तयार झाले  
आहें. विराग, किती लिहायचे आहे मला ! पण काय लिहूं ?

तुमच्या आयुप्याची माती करूं पहाणारी,  
अचला

तिने पत्र लिहून पुरे केले.

मनाचा आवेग पुरा ओसरला. तिला एकप्रकारचे समाधान वाटले. त्या समाधानाने तिला शांत झोप लागली. सकाळीं अचला उठली. तिने तें पत्र पुन्हां एकदा वाचले. “मी मूर्ख तर नाहीं ? एवढं लांबलचक पत्र ? असला कवुलीजवाब ? आणि त्याने ‘नाहीं’ म्हटलं तर ? एवढं अंतःकरण खुलं केलेलं पत्र ? छेः नकोच. कानोसा घेऊं दे मला. माझ्या अंतःकरणांतले स्वर त्याच्या अंतःकरणांत उठलेले मला स्पष्ट ऐकूं दे.” तिने त्या पत्राचे तुकडे तुकडे केले. पुन्हां तिला स्वतःच्या सिंत्रेपणाची कींव आली. सान्या समाजाचा हल्कक्ळोळ सहन करायला तयार झालेली तूं ! आणि नुसता स्पष्ट कवुलीजवाब विरागजवळ यायला तूं तयार नाहींस !

तिने स्वतःचा घिकार केला. सारा दिवस मनाचीं आंदोलने चाललीं होतीं. संध्याकाळ झाली. अंधाराचें दडपण पढून पुन्हां तीव्र असमाधानाचे सूर वाहूं लागले.

२६

विरागला आश्र्य वाटल्याशिवाय राहिले नाहीं. अचला त्याच्या घरीं कधीच आली नव्हती. एकाकी पुरुषाच्या घरीं, म्हणून सावध-

## हिंदो ल्या व र

गिरीने न येणाऱ्या अचलेला तेथें आणण्यांत फार मोळ्या शक्तीची ओढ अरली पाहिजे. तो चटकन् उदून म्हणाला, “या.”

“विराग, दार लावून का हें?”

“तुमचाच प्रश्न आहे तो. माझी हरकत नाहीं.” तिने दार लावून घेतले.

ती लपंडाव खेळली नाहीं. खेळायला तिला वेळ नव्हता.

“विराग, मला तुमच्याशीं पुष्कल बोलायचं आहे.” ती त्याचा चेहरा निरखीत म्हणाली. त्याला कल्पना आली. तो निर्विकारपणे पहात होता. तिला राग आला.

“तुम्ही ढोंगी आहांत.”

“एवढंच सांगायचं होते?”

“मला तुमची भीति वाटते!”

“आतां मात्र तुम्हीं मधांशीं माझ्यावर केलेला आरोप मला तुमच्यावर करावासा वाटतो.”

“होय. मी नाकबूल नाहीं करीत. आणि त्या ढोंगीपणाचं कवच फेंकून देण्यासाठीच मी येथे आले आहें.”

“हरकत नाहीं. मग मीही लपंडाव खेळणार नाहीं.”

“विराग, मी विवाहित आहें. माझे नादान पती तुरंगांत जिवंत आहेत.”

## हिंदो ल्या व र

“ हो. आणि ते सुदून तुमच्या हष्टीपुढे वावरू लागल्यावर तुमचं मन पुन्हां हेलकावे खाऊ लागेल. ”

“ विराग, तुम्हीं मला ओळखालं नाहीं. ते तुरुंगाबाहेर होते तेब्हांही—”

“ पण त्यावेळीं ते नादान असले, तरी तुरुंगाबाहेर येतांना पश्चात्तापानें शुद्ध होऊन येतील. ”

“ पण त्यांच्यांत माणुसकी शिळक राहिलेली नसेल. ती त्यांना केब्हांच सोडून गेलेली होती. आणि इतक्या तिरस्कारानंतर मला त्यांच्याबरोबर राहण्याची कल्पनाही असव्य होते. आज दहा वर्षे जो संबंध तुटला आहे, आणि ज्या तन्हेनें तो तुटला आहे, त्यानंतर त्यांचे बाबतींत माझ्याकडून कोणी पत्नीधर्माची अपेक्षा करील तर ती चुकीची ठरेल. विराग, कल्यनेनेंच पत्नीत्वाचें नार्ते स्मरत रहावयाचें असेल, तर विधुरांनाही पुन्हां लभ करायची गरज नाहीं. माझा भोंदू कल्पनांवर विश्वास नाहीं. ”

“ अचलाबाई, पण तुम्हीं दुसऱ्या पुरुषाशीं लभ करू शकणार नाहीं. तुम्हीं कितीही नको म्हटलंत, तरी लोक तुम्हांला विनायक-रावांच्या पत्नी दुसऱ्याकडे रखेलीसारख्या राहतात, असंच म्हणणार. ”

आपण तरवारीचा घाव घालीत आहो, ही कल्पना त्याला होती. पण सत्य लपवून, असत्याचें गोंडस स्वरूप तिला दाखविण्यांत अर्थ राहिला नव्हता. सत्य आहे तितके, किंवद्दुना अधिक भडक

## हिंदो ल्या वर

दाखवून, तिच्या मनाची शहानिशा करणे त्याला भाग होतें. अचला क्षणमात्र त्या शब्दाला दचकली. पण तिलाही तें कळलेले होतें.

“ एवढ्या समाजांत कोणा कोणाला सुद्धां माझ्या सारख्यांचीं दुःखं कळणार नाहीत का ? अंतरंगांतही कोणी ‘ ही पापी नाहीं ’ असं म्हणणार नाहीं का ? ”

“ असं कसं होईल ? समाजाची घडी वायकांच्या अशा आचरणानें विस्कटेल, असं वाढन कित्येक अशा श्रीविरुद्ध काहूर करून सोडतील, तर कित्येक तें सत्य आपल्याशीं बोलायला धजावणार नाहीत. पण कांहीना मात्र उघडपणेही तरें बोलायला हरकत वाटणार नाहीं. ”

“ विराग, असाच कोणी माझें अंतरंग ओळखणारा भेटेल, त्याच्याकडे विश्वस्तपणे मी पाहीन. ”

“ पण विश्वासाचे अंतिम परेणाम ? त्याला तयार आहांत तुम्हीं ? ”

“ साच्याला तयार आहें. विराग, एका दिवसांत क्षणभर उत्पन्न झालेल्या विकारांच्या भरांत हा निश्चय मी बोलत नाहीं. आज दहा वर्षे मनाशीं झगडा करूनही मला ल्यांत कांहीं गैर दिसत नाहीं. ”

“ मग काय ? तुम्हाला पाऊल टाकायला हरकत नाहीं. ”

“ पण कसें टाकणार ? ”

“ तुम्हाला तुमच्या बरोबर जो माणुस येऊ शकेलसें वाटतें, त्याला तुम्हीं स्पष्ट विचारा. ”

## हिंदो ल्या वर

तो तिच्याकडे भेदकपणे पाहूं लागला. ती जमिनीकडे पाहूं लागली. कांहीं वेळानें ती उठली.

“ वरं जातें मी. ”

“ झालं बोलायचं इतक्यांत ? ”

“ मला बोलतां येत नाहीं. ”

तो हंसून म्हणाला, “ भिच्या आहांत अजून. ”

तिला कळले, तरी ती निघून गेली.

### २७

फुले परडीत झांकलीं, तरी त्यांचा सुगंध दरवळायचा थोडाच राहाणार ! पण याची अचलेला कल्पना नव्हती. गनीमी कावा काय तो जणूं तिलाच माहीत होता. विरागपासून तिनें स्वतःचे अंतरंग लपवूं पाहाणे, हें एकाचा वस्रांत पाणी बांधून ठेवण्यासारखेंच होतें. विरागला तिचे मन उघड उघड कळत होतें, तिच्या मनाची धडपड पाहून त्याला वाईट वाटत होतें, तरीही तो कुतूहलानें पहात होता.

विराग वकील होता. कपटी अंतःकरणाचा कोनाकोपरा निर्दय-पणे उघडून दाखविण्याची तीव्र धार त्याच्यांत होती. तितकीच हल्लवार जिवाला रक्षण देण्यांत स्वतःची पर्वा न करण्याइतकी असीम मृदु-ताही त्याच्या ठिकाणीं होती. ती मात्र हल्लवार जीवांच्याच प्रत्ययाला येत असे.

विरागच्या आतांपर्यंतच्या आयुष्याचा पाढा त्यानें कुणापुढे वाचलाच नव्हता. कुणाकडून कीव करून घेणे ही त्याला मानहानि

## हिंदौ ळ्या व र

वाटे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याच्या लळ्याचा इतिहास आपणच सांगून शाबासकी मिळविण्याचीही त्याला हांव नव्हती. पण त्याच्या मैत्रीची ज्यांनी अपेक्षा केली व ज्यांच्या मैत्रीची त्याला इच्छा झाली, त्यांना सहज शिताफीनं आपल्या अंतरंगाचा ठाव तो घेऊ देत असे. अचलेला आपले अंतःकरण दाखवून देऊन तिचें कलवून घेण्याची त्याला इच्छा होती. बाहेरून ओलें लपेटलेले वस्त्र आंतील जलाला स्पर्श न करतां त्याला थंडावा आणीत असतें. विराग अचलेच्या तस अंतःकरणाला असाच शांत करीत होता.

त्याला तिची मैत्री पाहिजे होती. ती आहे तशी त्याला पाहिजे होती. त्यांत तिला अथवा त्याला काय किंमत याची लागेल हें त्याला कळत होतें. त्याच्यापेक्षां तिलाच किंमत अधिक याची लागणार होती. म्हणून तिची मनाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय तो पाऊलही पुढे जायला तयार नव्हता. आतांपर्यंतच्या आयुष्याच्या झगड्यांतच त्याची क्षात्रवृत्ति समाधान मानीत होती. त्याला त्या झगड्यांतच शेवट-पर्यंत समाधान वाटले असतें. त्यानें जगाची पर्वा केली नव्हती. तो स्वतःबद्दलही निष्ठुर असे.

लग्नसंस्था ही स्वार्थ आणि परार्थ यांसाठी आहे. मर्यादितपणे दैहिक सुख भोगून वंशवर्धनानं समाजाची जोपासना करणे यांत स्वार्थ व परार्थ दोन्हीही आहेत. विवाहाचा हेतु तडीस न जातां उपचार विधीनींच विवाहसंस्था पौखरली असेल तर भुग्यांनी कोरलेल्या तुकड्याचे थोड्या वजनानं काढकन् तुझ्न तुकडे होतात, त्याप्रमाणेच या संस्थेचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही त्याची खात्री होती.

## हिंदौ ल्या व र

लम्ब झाले असून जीवन्मृत पतीच्या बंधनानें अचला तळमळत आहे, स्त्रीत्वाचें सार्थक करण्याची तिची उत्सुकता पराकोटीला गेली असून, ती समाजाच्या कृत्रिम फोल संकेतांविरुद्ध झगडत आहे, हें त्याला स्पष्ट दिसत होतें. अचला ही वृक्षाच्या आधारावरच जगणारी वेल नव्हती. तिच्यांत परावलंबिता मुळीच नव्हती. ती स्वतःच्या पायावर उभी होती. पतीनें टाकलेल्या नातेवाइकांच्या घरीं अनवासासाठीं केविलवाणे जिंये कंठणाऱ्या स्त्रियांतील अचला नव्हती. त्याचप्रसाणे स्वतःचें पोट स्वतःच्या बळावर भरणाऱ्या, पण मन मारून मेले जिंये कंठणाऱ्या स्त्रियांपैकीही ती नव्हती. कृत्रिम मानवी संकेतांच्या अन्यायाविरुद्ध लपून छपून वंड न करितां तो अन्याय वेशीवर टांगून, उघडपणे न्यायासाठीं, स्वतःचें मोल देऊन, ती वंड कंह पहाते आहे हें त्याला कळत होतें. म्हणूनच ती त्याला आवडत होती. पिंजारी कापूस पिंजून त्यांतील सरकी व केर काढीत असतो. त्याप्रमाणे ती आपले विचार पुनः पुन्हां पिंजून पाही. ते निर्मल होईपर्यंत ती वाट पहात होती. दारू पिऊन दारूव्याची तृसि न झाल्यानें तो धुंद मनानें वाटेल तितकी दारू पोटांत ढकलीत असतो, तशी न शमणाऱ्या वासनांची धुंद लाचार अवस्था तिची नव्हती, हें त्याला कळत होतें. रोपाला स्वतःच्या वाढीसाठीं जामिनीतून पाणी शोषण्याची जितकी न्याय आकांक्षा असते, तशीच तिच्या स्त्रीत्वाच्या पूर्ण विकासासाठीं तिला वैवाहिक आयुष्याची न्याय गरज होती, असेंच त्याला वाट होतें.

विराग,

मी मित्री नाहीं. समाजाला भीत नाहीं. तुमच्या ढोंगीपणाला मितें. तुमच्या अंतरंगांत उठणारे उमाळे मला दिसतात, पण तुमचा तो वरपांगी निर्विकारपणा मला साशंक करतो.

‘जो माणूस माझ्या बरोबर येईलसें वाटेल त्याला स्पष्ट विचारा.’ तुम्हींच असें म्हणालांत ना? विराग, मी तुम्हालाच विचारतें. लिहितां लिहितां ती थांवली. “पुरे झालं. भावनांचं कमीत कमी प्रदर्शन करणंच बरं.” तिनें पत्राखालीं “अचला” म्हणून सही केली. पत्र पोस्टांत टाकले. तिला समाधान वाटले. “भावनांना विवेकाचें लोखंडी कवच घालावें लागतें. भावनांचा क्षोभ दिसूं देण्यांत अर्थ नाहीं.” तरीही तिला घाई झाली होती. तें पत्र म्हणजे समोरासमोर घाव होता. उलट तितक्याच तीव्र घावालाही ती तयार होती.

विरागच्या हातीं तें पत्र पडले. अपरात्रीं अकलिप्तपणे कोणी दारावर टिचकी मारावी. दार उघडायला जाणारा मनुष्य बाहेरच्या माणसाची कल्पना असली, तरी कांहींसा सावधगिरीनेंच दार उघडूतो. विरागला तें पत्र वाचून आश्वर्य वाटले नाहीं. तें केवळांतरी होणार होतेंच. पण ती वेळ आतांच आली आहे, अशी त्याची खात्री नव्हती; म्हणून तो सावधगिरीनं पाऊल टाकूं लागला.

## हिंदौ ल्या व र

---

त्यानें पत्र एकदां-दोनदां-तिनदां वाचले. केवळ आपल्यावरील प्रेमांचे पुनःपुन्हां पारायण करण्यासाठी नव्हे तर तिच्या शब्दाशब्दांतून तिची शक्ति अजमाविष्यासाठी. “ नाहीं. अजून मनाची पूर्ण तयारी दिसत नाहीं.” विवाहित स्त्रीनें उघडपणे दुसऱ्याला पती म्हणून अंगिकारणे हें समाजावर उपसलेले अख्रच होतें. त्याला भीति वाटत होती, पण ती स्वतःची नव्हे अचलेची. तिनें समाजावर सोडलेले अख्र उरफाद्गुन तिच्याच मनावर त्याचा धाव बसण्याचा संभव त्याला दिसत होता.

अचलेचा पती बंधमुक्त होऊन तिच्या छळणुकोसाठी तिच्या जवळपासच वावरू लागला तर तिच्या मनाची मजजवळ राहण्याची खंबीरता कितपत राहील ? अचला समाजाला कांहीं काळ धुडकावून देईल पण तिच्यावर “ पापी ” म्हणून शिका मारल्यानंतर समाजानें टाकलेला कायमचा बहिष्कार तिच्या मनाला कितपत सहन करतां येईल ? त्याला तिची भीति वाटत होती. आज ती सांसारिक जीवनाकरितां तळमळेल, उयां तिला सामाजिक जीवनाकरितां, तिची इच्छा नसतांना तळमळ उत्पन्न झाली तर ? तिच्या या धाडसानें तिच्या अपत्यालाही समाजाचा बहिष्कार सोसावा लागेल. तिच्यासाठी नाहीं, तरी मुलांसाठीं तिला केल्या गोष्टीचा पश्चात्ताप वाटला तर ?

त्याला समाजाची भीति वाटत नव्हती. पुरुषाला दर्जा, मान-मरात्म असल्यावर उघडपणे वेश्या घरी ठेऊनही कांहीं बाध येऊ शकत नाहीं. पण विवाहित स्त्रीवर खरा खुरा अन्याय होत असूनही तिला जवळ करणारा पुरुष समाजाच्या दृष्टीनें अधिक दोषी ठरेल, हें त्याला कळत होतें. त्याच्या विवेकाला जें पटले, त्या बाबतींत त्यानें

## हिंदौ व्यावर

समाजाची पर्वा केलीच नसती. त्या समाजांत तो मैत्रीची गांठ मारण्यासाठीं कवींच कोणाकडे गेला नाही. दुसऱ्यांनी त्याच्याकडे येऊन स्वतःच त्याच्या मैत्रीचें बंधन लादून घेतले. त्याच्या व्यवहाराला कोठे वाश्र आला नसता. त्याची वकीली जशी चालावयाची तशीच चालली असती. कारण तेथें लोक तुमचें खाजगी जीवन न पहातां बुद्धीचा उपयोग पहात असतात. त्याला ती “बाररूम”, तेथील नीतिमान म्हटले जाणारे अनेक लोक, त्यांच्या नीतीच्या कल्पना, सारें माहीत होतें. त्या लोकांनी न्याय गोष्टींना निय ठरविल्यास त्यांने कां पर्वा करावी. त्याच्या मनाची तयारी होती. तो सावधगिरीने पाऊल टाकीत होता, तें अचलेसाठी.

एक-दोन-तीन-चार दिवस गेले. आठ दिवस गेले. तो तिळा भेटला नाही. तिच्या पत्राचें उत्तर त्यांने पाठविले नाही. अचलेला अस्वस्थ करून टाकणारी संभ्याकाळ आली. ती तडक विरागकडे गेली. पण त्याला पहातांच सारे धैर्य मालवले. तिळा त्याच्याकडे वघवेना. आठ दिवसांतील सारा कोलाहल अश्रुस्फुटांने ओघद्वंद्व लागणार अशी तिळा भीति वाटली. “नाही. हें शक्य नाही. सांगून टाकतें मी त्यांना.”

“अचल !” त्याचा एकच शब्द ! त्यांने अचलेच्या हृदयाना बंधारा फुटला. तीच जाग्यावरून उठली. तिंने विरागचे दोन्ही हात घट घरून म्हटले, “विराग, काय ? बोलून टाका. मी पापी आहें,

## हिंदौ व्यावर

असेंच म्हणावयाचें आहे ना तुम्हांला ? ” त्या बोलामांगे आठ दिवसांच्या दुःखाचे कढ त्याला दिसत होते.

“ मी असंच बोलणार, अशीच तुझी खात्री आहे ? तर मग माणूस पारखूनही पत्र पाटविण्याचा वेडेपणा करायला नको होता, नाहीं का ? ” तीच ती त्याची मृदुभावही कठीण शब्दांत बोलण्याची पद्धत.

“ विराग, मला नाहीं तसं वाटत.”

“ अचल ! ” कधीही न पाहिलेली मृदुता त्याच्या ढोळ्यांत तिला दिसली. त्यांने तिला जवळ ओढून घेतली. शब्द निमून गेले. अंतःकरणाला अंतःकरणाची साक्ष पटली. ती हळूच म्हणाली,

“ माझ्या स्वार्थासाठीं तुमच्या आकांक्षांची होळी करते आहें मी.”

“ हा माझा निःस्वार्थ आहे ? वेडे, स्वार्थ कोणाला सुटला नाहीं. मी मुद्दां याच दिवसाची वाट पहात होतो.”

## २९

मनुष्यस्वभाव हा अतकर्य आहे खरा ! ज्या अन्यायी जगाकडे पाठ फिरवून अचला बसली होती. त्या जगाचे प्रलाप ऐकण्यासाठीं तिचे कान तीक्ष्ण होऊन राहिले होते. नित्य नवी पालवी फुटत असलेल्या लोकापवादानें जगांतील प्रत्येक व्यक्तीला तिचें न्यायाधीश बनविले होतें—अगदीं लहान पोरापासून थोरापर्यंत. खरें म्हणजे हा अनाहूत निर्णय देण्याचा त्यांना काय अधिकार ? पण मनुष्याला वाचा व जिज्हा देण्यांत, विश्वनिर्मात्यांनें राक्षसी सामर्थ्यांची ठेव मनुष्याला

## हिंदो ल्या वर

दिली आहे. जिब्हेला, मऊ मासाच्या त्या एवढ्याशा गोळ्याला, तीक्ष्ण धारेच्या तल्यारीहूनही अधिक तीक्ष्णता आहे. लहानपणीं बोबऱ्या बोलांच्या रूपानें हल्लवार अडाणी घाव करीत असणारी ती जीभ पुढे सराइतासारखे मर्मी घाव घालून लागते. ती आपले भक्षन शोषीत असते. तिच्या आटोक्यांत येणाऱ्या, प्रत्येक बच्या वाईट गोष्टीवर, तिचा प्रभाव उमटलेला असतोच. मग अचला बोलून चालून जगाहून वेगळी होऊं पहाणारी. जगाहून वेगळ्या मार्गाची सत्यता पटवणारी, व उघड बोलून दाखविणारी अचला, तिच्यावर सहस्र जिब्हांनी भडीमार केल्यास नवल कोणतें? पण महापुरानें गंगा दुथडी वाहूं लागल्यावर त्या पात्रांत खांचखळगेच काय पण मोठमोळ्या दन्याही अदृश्य होतात. एकच एक धीर गंभीर प्रशांत प्रवाह काय तो दिसत असतो. अचलेच्या हृदयांतील तुफान भावनांच्या पुरांत सर्व कांहीं अदृश्य होत होतें.

३०

विराग आणि अचला! आयुष्याचा खडतर मार्ग चालून आलेले, थकले भागलेले दोन जीव, प्रेमळ जीवनाच्या पाणपोईशीं श्रमपरिहार करू लागले. सान्या सचेतन सृष्टीला कांहीं तरी 'ओढ' लागलेली आहे. त्या ओढीलाच कोणी 'प्रेम' महणतील. पण कोणत्याही अर्थांचें, कोणत्याही स्वरूपांचे प्रेम जगांतून काढन टाका, मनुष्याची कर्तृत्वशक्ति अर्धांगवायूने पचाडल्यासारखी लुली होऊन पडेल. प्रेमच नाहीं, तेथें करण्याजोंगे तरी काय? आणि करावयांचे तरी कोणासाठी?

## हिंदो व्यावर

आवालवृद्धांना एकमेकांजवळ आणून हातांत हात घालायला लावणारी, अखिल सृष्टींतील विलग असणाऱ्या चलाचलांना एकत्र गुंफे पहाणारी ही प्रेमरज्जू काढून घ्या, सारें वस्तुजात विस्कटलेल्या एकसराप्रमाणे विशेषित, निष्प्रभ होऊन पडेल. प्रेम ही अशीच भावना आहे, की ती कोमल खरी, पण मनुष्याच्या साऱ्या शक्तींची शक्ति आहे. ती भावना दडपूऱ पहाल, तर इतर साऱ्या शक्ति दबून नाहींशा होतील. ती भावना जसजशी अंकुरित होऊन बहरेल, तशा साऱ्या शक्तीही खडबडून जाग्या होतील. मनुष्याच्या सगळ्या कर्तृत्वशक्तींचे उन्मीलन अगर मरण या भावनेच्या उन्मीलनावर अगर मृत्युवर अवलंबून आहे. ही दिव्य ज्योत अंतःकरणांत तेजाळत असतां ज्यांनीं ज्यांनीं ती अकाळीं विज्ञवायचा प्रयत्न केला आहे, त्यांचीं शरीरे आणि मने या धुमसणाऱ्या ज्योतीनं पोखरून दुर्बंध केल्याविना सोडलीं नाहींत. त्यांचे मनुष्यत्व करपून खुरदून गेलेले आहे.

तरुण तरुणींचे प्रेम ! तो तारुण्यांतील एक उन्माद आहे असें कोणी म्हणेल ! पण त्यांत केवढी अद्भूत शक्ति भरलेली आहे. अखिल मानवजातीचे अनंत चक्र अव्याहत चालविष्याचे सामर्थ्य त्या प्रेमांत आहे. समाजाची धारणा याच अव्यक्त, दिव्य, नाजुक व बळकट पाशामध्ये आहे.

अत्यंत कठोर वज्रदेही मनुष्यसुद्धां त्या शक्तींनं ओढला जाऊन स्तिमित होऊन रहातो. पुष्पकेसराहून कोवळ्या अशा प्रेमरज्जूने बळ झालेले जीव एकमेकांकडे ओढले जात असतांना सारें जग क्षणमात्र

## हिंदौ ल्या वर

विसरतात, सर्व आत्मत्याग त्या दुसऱ्या मूर्तीच्या पायाशीं करावारें वाढू लागतें. अशी काय मोहनी त्या प्रेमांत आहे कोण जाणे, कीं सारें जग उसकून आलें, तरी त्या अबलेच्या प्रेमळ शब्दांत त्या पुरुषाला जगाशीं टक्रर देण्याचे सामर्थ्य मिळावें आणि खीला सर्वस्व लाभल्याचा आनंद ब्हावा !

जेथे प्रेमानें हल्लवार झालेले एक अंतःकरण दुसऱ्या हल्लवार अंतःकरणाचा आसरा घेत असते, तेथें कोण वृक्ष आणि कोण लता?  
प्रेमानें भारलेल्या दोन व्यक्ति-त्यांत कोण थेष्ठ आणि कोण कनिष्ठ?  
 प्रेम दोघांना भारतें, दोघें एकमेकांचीं धनी. दोघें एकमेकांचीं दास. अहंकाराच्या कोषांत गुरफटलेला जीवमुद्दां अंगाभौवतींचा कोष फोडून स्वतःचा दुसऱ्यांत लय करू पहातो.

जीवाभावाच्या व्यक्तीच्या सानिध्यांत 'सूर्योदय अथवा सूर्यास्त ज्यांनी पाहिला असेल, डॉगरमाथा नाहीं तर गिरीकंदरांत ज्यांनी घटका घालविल्या असतील, पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून सागराला येणारें भरतें ज्यांनी पाहिले असेल, नितांत मधुर गाणे ज्यांनी ऐकले असेल, त्यांना अंतःकरणाची पाकळी न् पाकळी उमलवणाच्या या प्रेमाची जाढू कळेल. अखिल जगाच्या कोलाहलांत कठीं न ऐकू येणारें, पण प्रत्येक वस्तु-जातांत निनाढून राहिलेले नितांत रम्य संगीत जर केव्हां ऐकू येत असेल, तर गंभीर, शांत, कोमल, दिव्य अशा प्रेमानें भारलेल्या वातावरणांतच.

लुकलुकणाच्या ताच्यांत, डोलणाच्या वनराईत, शुल्क्षुलणाच्या

## हिंदो ल्या व र

निर्दीरंतच नव्हे, तर निस्तब्ध खडकांतही दुमदुमणारें संगीत ऐकू येतें, तें केवळ जिवाभावाच्या सात्रिथ्यांतच. कोणत्या तरी दैवी शक्तीनें निर्माण झालेल्या अखिल वस्तुजातांतील सत्, चित्, आणि आनंद पाश्यला व उपभोगायला प्रेमानें भारलेला जीवच समर्थ ठरतो सारी इंद्रिये मोहरून जातात. हृदयाचा प्रत्येक ठोका, नसांनसांदूळ...धांवप्पमस- प्रत्येक रक्तविंदु जणु “त्याग” “ल्याग” “त्याग” असें बोलू लागत्वे.

विराग आणि अचला याच त्यागाला उत्सुक होतीं.

मध्यमाशांचें पोवळेंच त्यांनी उठविलें होतें. त्या मध्यमाशा ज्या तेथून उठल्या, त्या दोघांच्याच नव्हे, तर जें जें कोणी त्यांना वाटें भेटेल त्यांना कडकदून डसूं लागल्या. ख्रिया, ख्री-शिक्षण, ख्रीस्वातंत्र्य, इंग्रजी शिक्षण, पाश्चिमात्य संस्कृति, सान्यांना त्यांनी डांस घेतले. सभा भरल्या, जाहीर निषेध झाले, वर्तमानपत्रांचे रकाने भरले. कित्येक कंपॉजिटर्स, कित्येक प्रुफे तपासणारे, कित्येक संपादक, कित्येक धर्म-पालक, संस्कृतिरक्षक, या सर्वांना कांहीं महिन्यांचें काम मिळाले !

परकीयांच्या सत्तेपुढे निस्तेजपणे नमतांना ज्यांचीं अंतःकरणे थरारलीं नाहीत, चमकलीं नाहीत ते अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या अचला-विरागापुढे तेजाचे लोळ पसरवूं लागले.

पण सारा समाज नेहमीं असा असतो थोडाच. उदयोन्मुख नवी पिढी थोड्याफार प्रमाणांत बंडखोर असते. कित्येक तरुण तारुण्याच्या

## हिंदू व्यावर

उन्मादांत सहजासहजीं चेष्टेने अचला-विरागबद्दल वाटेल तें बोलले, तरी त्या बोलण्यांत जीव नव्हता. कित्येक तर त्या दोघांच्या वागणु-कीने समर्थनही करू लागले; पण केव्हां? सारा आश्रयांचा भर ओस-रत्यावर. किया-प्रतिक्रिया ही लढत नेहमींचीच चाललेली असते. एक-मुखाने साच्यांनी अचला—विरागची निंदा केली. आणि प्रतिक्रियेला मुरुवात होऊन कित्येक मोकळ्या मनाची माणसे त्या दोघांच्या धैर्याची तारीफही करू लागली. पण अशी माणसे फार थोडी. नाहीं तरी शंका-कृति समाजाच्या निमुळत्या शिरांवर बसून, समाजाचे निरीक्षण करणारी माणसे नेहमींच थोडी असतात. आणि तें निमुळतें शीरच कधीं कधीं त्यांचा शूल होतें. त्यांना कराव्या लागणाऱ्या आत्मत्यागानंतरच पायाखालचा मोठा समाज जागा होऊं पहातो.

अचलेने विरागबरोबर रहाण्यापूर्वीच शाळेचा राजिनामा दिला. ती घराच्या सावलीत होती. विराग मात्र दृश्यांचे भाले आणि जिव्हांच्या परजलेल्या तलवारी, उघड्या मैदानांत अंगावर घेत होता. पण त्याची प्रकृतीच पोलादी कवच घातल्यासारखी होती. तो साच्या निंदेवाबत उदासीन होता.

भुंकणारी कुत्री तुम्हीं भित्रेपणाने पळाला, कीं अधिक पाठीस लागतील. तुम्हीं घिम्मेपणाने, निर्भयपणाने जा, तीं जागच्या जागी थवकतील. समाजाचेहि कांहींसे असेच आहे. तुम्हीं त्याची फिकीर करतां असें वाटले, कीं त्याचें तुम्हीं भक्ष होऊन वसतां. मग तो उंदरामांजराचाच खेळ! पण तुम्हीं बेफिकीर व्हा, समाजांतील कोणी

## हिंदौ ळ्या वर

तुम्हांला “निर्लज्ज” म्हणेल, कोणी “धीराचे” म्हणेल आणि गप्प बसेल. अचला विरागाची बेफिकीरी अशाच निरनिराळ्या दृष्टीनीं लोकांनी पाहिली.

### ३१

एकमेकांसाठीं त्याग करणारीं अचला व विराग. पण तिला कोणत्या संदेहानं ग्रासले होतें कोण जाणे! भावनांच्या आत्यंतिक परिसीमेला जाऊन देहाची कुरवंडी करून टाकणाऱ्या अचलेला वाटे, “छे: माझा त्याग कसला! विरागचा त्याग खरा मोठा! त्याच्या जीवितांत कांटे पसरविणारी मी. माझा त्याग कांहीच नाहीं. ती त्याच्याकडे पहात राहिली. या थोर पुरुषाचा माझ्या सुखासाठीं मी नाश केला. उंच उंच भरारी घेणाऱ्या गसड्याचे पंख मी कापून टाकले.”

कित्येक वेळां ती गहिंबरून विरागला विचारी, “विराग, घरच्या निर्भय तटबंदींत स्वतःचा मनोदेह वांचवूं पहाणारी, जगाचे आघात तुम्हांला एकव्याला, उघड्या मैदानावर, सोसायला लावणारी मी कृतम्भ आणि स्वार्थी आहें नाहीं?”

“तू मला अजून ओळखलून नाहींस, अचल.”

“विराग, तुम्हाला ओळखलून आणि तुमच्या त्यागानं फळ आपस्वार्थीपणानें लुटायला लागले.”

“तुझ्यापेक्षां मी भयंकर स्वार्थी आहें. जी गोष्ट माझ्या आयुष्यांत कधीं मिळेल, अशी मला आशा नव्हती, ती हाताशीं येतांच तिचा अपहार करणारा मी किती स्वार्थी आहें पहा!”

## हिंदौ व्यावर

विराग अचलेचे जसजसें अधिकाधिक समाधान करी, तसेतसा तिला त्याच्या मोठेपणाबद्दल अविकाविक आदर वाढू लागला. आपल्या नैकृष्टयानें ती अधिकाधिक उदासीन होई. तिला विरागचे अनहित केल्याची बोंचणी अधिक दुःसह होई. थंडीवाच्यापासून रक्षण करण्यासाठी गरीबाला उबदार पण भारी कपडा मिळाला, तर अंगावर घेतांच तो चुरेल, मळेल अशी त्याला भीति वाढू लागते. तो दूर ठेवून कुडकुडत त्याच्याकडे पहात वसण्यांतच त्याला अधिक समाधान वाटते! त्याला कोण काय करणार! ‘विरागची मायेची दुशाल पांघरायला मी अयोग्य आहें’ असें तिचें तिलाच वाटत होते.

विरागाच्या बुद्धीची तीव्रता, भावनांची खोली, त्याचें मनःसामर्थ्य तिला दिपवून टाकी. नानातळ्हांनीं लोक त्याचा कसा उपमर्द करीत असतील, याची भेसूर कल्पना तिच्या डोळ्यांपुढे सतत वावरत असे; पण त्याचा नेहमींसारखाच शांत, गंभीर चेहरा, त्याचें अभंग मन पाहून ती थक होई. माझ्यासाठीं हा आपले असमाधान दडवून टाकीत आहे, असे अचलेला वाटे.

कष्टानें असाध्य तें साध्य करून त्यांतच सुख मानणाऱ्या विरागला समाजाची भीति वाटत नव्हती. त्या त्या क्षणापुरता तो अस्वस्थ होई. पण त्याला कोणत्याही तळेनें पश्चात्ताप होत नव्हता. समाजाच्या औदार्याचीही त्याला कल्पना होती. नेहमी समतोलपणानें आयुष्य घालवून, तात्पुरतें समाजाला न पटणारें पाऊल तुम्हीं टाकले, तर समाज खवळतो; पण लगेच विचारही करतो, की हा मनुष्य सगळा

## हिंदू ल्या वर

चांगला आहे; मग यानें हीच गोष्ट अशी कां केली ! तसें करण्यांतही कांहीं शहाणपण असेल.

समाज जो मार्ग आक्रमीत आला आहे, त्या मार्गाचा रोेख कुठें आहे, उदयोन्मुख पिढीची विचारांची मजल कुठें आहे, हें त्याला कळत होतें. समाजाच्या रोपाला कारण होणारी एखादी विचारवंताची कृति, काळांतरानें समाजाच्या आदरालाच कशी पात्र होते, हें त्यानें पाहिले होतें. अचलेसारख्या सधवा पण वस्तुतः विधवा असणाऱ्या स्त्रीवद्दल समाजाला अनुकंपा असते. पण अनुकंपेनंतर काय करायाचें हा विचार करायला समाजाला वेळ लागतो. त्यांत पुढाकार कोणीतरी व्यावा लागतो. अशा मनुष्यावर समाज उलटला तरी लवकरच झाल्या अन्यायाची जाणीव त्यालाही होते. व तोही त्याची भरपाई करायला तयार होतो. हा इतिहास त्याच्या डोळ्यांपुढे स्पष्टपणे उभा होता. अचलेला समाजांत मानाचें स्थान नाहीं, मुलांनाही कदाचित् मिळणार नाहीं, हें त्याला दिसत होतें. त्यानें आपली सारी संपत्ति त्यांना देऊन टाकली होती. धनाची जादू त्याला माहीत होती. समाजाची मान्यताही धनावर अवलंबून आहे. अचला-विरागनीं नानातळांनीं या गोष्टींचा खल केला होता. तिला त्यानें सगळ्या अडचणा, त्यांतून निघणारे मार्ग समजावून दिले होते. आणि मगच त्यानें तिचा कृतनिश्चय पाहून पाऊल उचलले होतें. पण अचला ! कित्येक माणसांना आपली आपणच सतत शिकार करण्याची संवय असते. अचला नेह-मीच स्वतःकडे कठोरपणे पाही.

## हिंदो ल्या वर

एकादे दिवशीं केविलवाणी होऊन ती विरागला म्हणे, “तुम्हांला ! माझा तिरस्कार नाहींना वाटणार पुढे भागे ? ” “तुमचा आश्रय घेण्यांत मी विकारवश तर नाहीं ना वाटत ? ” “मी एकाशीं अविश्वासू होऊन तुमच्याकडे धांव घेतली, आणि तुमच्याशीं तशाच अविश्वासानें वारेन असे नाहीं ना तुम्हांला वाटत ? ”

तिच्याच शंका ! तिच्याच मनाचीं भूतें ! तीं तिला सळो कीं पळो करीत ! विराग तिला उत्तर देत नसे. त्याच्या हृदयांतील ठोके तिच्या कानांत सांगत, “ऐक ऐक. तूं माझा प्राण आहेस. पटली खात्री ? ” तिचा तब्बलणारा जीव शांत होई. त्या संदेहांत ती स्वतःला किंती दूषणे लान्वून घेई.

तो म्हणे, “तूं केलंस हें पाप का वाटतं तुला ? ”

“मुळींच नाहीं.”

“मग ? अविचार वाटतो ? ”

“नाहीं. गैर नाहीं. अविचार नाहीं. पण—पण ”

त्या “पण” चे पृथक्करण तिचे तिलाही झाले नव्हते.

तशा आंदोलनांतही सुखाचे क्षण दुःखापेक्षां अधिक होते. कारण तें दोघांचेंच विश्र होतें. दोघें एकमेकांना भारून टाकीत. एकमेकांच्या सानिश्चांत दुःखाचा विचारमुद्दां सिकाम्या मनाला कधीं कधीं विसांवाच देई.

शाश्रत सुख आणि समाधान ! हीं कोणाला जगांत लाभली असतील का ?  अखिल मानवजात त्या सुखासाठीं धडपड धडपड

## हिंदू ल्या वर

करीत असते. पण काळाचें चक्र अव्याहत फिरत असते. कशासाठी कोण जाणे ! पण अनादि अनंत निर्हेतुकपणे फिरणाऱ्या त्या कालचकांत मानव जात धांवत धडपडत असते ! पण छे: किती धांवा, त्यांत सुधारणा नाहीं. तेंच असुख ! तेंच असमाधान ! विवेकानंगे गोष्टी करा. भावना जळत राहतात. भावनांनी पाऊल उचला. विवेकाची टौंचणी लागते. आणि भावना आणि विवेक समतोल अगदीं एका पातळींत राहूंच शकत नाहीं. भावना आणि विवेक निरनिराळी होऊंच शकत नाहीत. भावना, विवेकांचीं पारडीं बांधलेला ताजवा तोलतां तोलतां माणसाचा सारा जन्म निघून जातो. पण आयुष्याचें माप बरोबर पदरांत पडत नाहीं.

असमाधानी मनुष्य समाधानासाठीं पाऊल टाकतो तें नेमके असमाधानाच्याच मार्गावर पडतें कीं काय ? जें हातीं लागले तेंही मायानगरीतील प्रसादासारखेंच मायावी ठरतें. मग वाटतें, कीं एकादी गोष्ट हवी असून मिळत नाहीं तेब्हां त्या अलाभांतच खरें सुख असते. लाभ, लाभ आणि पूर्णता ?-छे: कधीच नाहीं. डोंबाघरन्या फुटका रांजणच तो ! ही असमाधानाची भेग इतकी खोल खोल आहे कीं कसलीही भर त्यांत टाका, ती कधीं भरून यावयाची नाहीं. म्हणूनच श्रमलेले तत्त्वज्ञानी सांगतात कीं, “निरासक्त व्हा. ही आसक्ति नको. आणि असमाधानही नको.” पण मातेच्या कुशीतून “सोहम् सोहम्” म्हणून गर्जना करून आत्मप्रतिष्ठेसाठीं धडपडत वाहेर पडणाऱ्या जीवाला “निरासक्त हो” म्हणें, हें वाच्याला “वाहू नको” म्हणून

## हिंदो ळ्या वर

सांगण्यासारखेच आहे. सृष्टीची विरंतनताच मुक्ती आसत्तीनें आपल्या मुठींत दाबून ठेवली आहे. तेथें सृष्टीतील कःपदार्थ प्राणी त्या मुठींतून निरासत्त क्षेत्र वाहेर कुठें आणि कसा पडणार? मग काय? मग हेच खरें, कीं जीवित हा लडा आहे. तो काढून टाका कीं जीवितच नाहीं. निराशेचं, असमाधानाचं, संकटाचं जंगल तुडवीत तुडवीत, दूरवर, क्षितिजावर दिसणारी आशेची, असमाधानाची ज्योत कवळावयाला जायचं हेच जीवित. जवळ जवळ म्हणून तुम्हीं जितके तिच्याकडे धांवाळ, तितके तें क्षितिज आणि ती ज्योत दूर दूर सरकते. तुमन्यांतील आणि तिच्यांतील तें अंतर भूमंडळ तुडवूनही तुटायचं नाहीं. मग? हलत्या डुलत्या सजीव सृष्टीनें थबकून रहायचं? नाहीं. त्या थबकण्यांत तर भयंकर असमाधान आहे! आयुष्याच्या ससेहोल्पटींतच अधिक समाधान आहे.

## ३२

सर्व जगाकडे पाठ फिरवून अचला बसली होती. ती आणि विराग, दोघांचेच विश्व. पण त्या विश्वांत तिच्या जीवनलर्तेनं जीवन-कलिका धारण केली. त्या कलिकेचा प्रतिदिनीं कानोसा घेत असतां, ती आंवतीभोवतींचा सारा कोलाहल विसरून गेली. सारें वातावरण स्थिरित झालें. एक-दोन, नव्हे, प्रति क्षणीं अंतर्मुख होऊन तीक्ष्ण दृष्टीनें ती पहात होती. हातांच्या ओंजळीत धरलेले चिमणे पांखरूं बाहेर उढून जाण्यासाठी फडफङ्गे लागतें, तसाच तो चिमणा जीव फडफङ्गे लागला. त्या फडफङ्यानें अचलेला भीतीचा धका बसला.

## हिंदौ व्या व र

“कां ही फडफड ?” ती अधीरपणे ऐकूं लागली. पुन्हां तो जीव फडफडूं लागला. तिचें हृदय कातर झालें.

सुभाला पीछ भरण्यापूर्वी काढ्याचा दोरान्दोरा कुदून, पिसून घ्यावा लागतो. समाजाविरुद्ध कृति करीत असतांना विचारांविकारांना पिसून, पिंजून तिनें घेतलें होतें. पण सत्याची कल्पना निराळी आणि प्रत्यक्ष सत्य निराळे. तंया सत्याचें स्पंदन तिला ऐकूं येऊं लागलें, तसतशी ती कावरी बावरी होऊं लागली.

आपले विकार, आपल्या इच्छा, आपले विचार, यांचें फळ निर्जीव नाही. सजीव आहे. आईच्या हृदयाच्या ठोक्याशीं सुताल ठोका न देतां तो चिमणा जीव बेताल फिरत आहेसें तिला वाढूं लागलें. सान्या समाजाची भीति फुंकरून टाकणाऱ्या अचलेला त्या इवल्याशा जीवानें भेदरवून टाकलें.

तिला वाटलें, त्या चिमण्या जीवासाठीं विरागापासून दूर दूर पळून जावें. पण ती जितकी दूर जाई, तितकाच तो अधिक थैमान करी. विराग जवळ बसली असतां, विरागचा तिटकारा करून तो जीव त्याच्याकडे पाठ फिरवीत आहेसें तिला वाटे ! त्या क्षणीं तिला विरागचा तिटकारा येई. दिवसा दिवसांत ती त्याच्याशीं अक्षर बोलत नसे. एखादेवेळीं विरागच्या अंतरंगांत उठलेले मुके कढ पाहून त्याच्याच गळीं पळून ती स्फुंदून रङ्गूं लागे. “विराग, माझाच सारा दोष.”

“विराग, विराग, काय करू ! कालवाकालव होते.”

## हिं दो व्या व र

तो काय उत्तर देणार ! त्याचा चेहराच असा होता कीं अन्यंत मृदु भावना त्याच्या चेहन्यावर दिसूनच नये. तो दीर्घ श्वास टाकी. तिच्या तस्म अंतःकरणाला शांत व्हायला वाचा तरी होती. त्याचें अंतःकरण आंतल्या आंत करपत होतें “ तिची तळमळ शांत कशी करू ? ” काय देऊ ? ”

बाबा, माणिक घरच्या सर्वांचे बंध तिनें विरागसाठीं तोडले होते. समाजाला झिटकाऱ्हन ती विरागच्या छायेला राहिली होती. ती छायाच तिला तस्म करू लागली. आतां कुठे जाणार ? तिच्या तस्म अंतःकरणाची धग त्या कोमल सत्वाला लागे. तें गरगर फिरू लागे. ती थर-कून जाई. “ काय ! आई होण्याच्या जबरदस्त इच्छेनें या जीवाची इच्छा नसतां मी त्याला जन्म देतें आहें काय ? तो अधिक अधिक गरगर फिरे. तिला त्याचे मुके बोल ऐकू येत. “ आई, आई, मी कोण ? कुणाचा ? माझें जगांत स्थान ? ”

ती विन्हल होई. “ पोरक्या पोरासारखं मानहानीचं जिणं मी चांडाळीण तुला देणार ! माझ्या बेफाम वृत्तींना तुझ्या बळी यायला लावणार ! ” जन्मापूर्वीच दुःखाच्या खाईत पडलेल्या त्या पोटांतील गोळ्याची तगमग बघून तिला वेदना होत.

तिच्या पुढे भेसूर चित्रे दिसत. “ मुलगा कीं मुलगी ? ”

मुलगी ? तिच्या पोटांत धस्स होई. तिच्या उभ्या आयुष्याचे सुख होरपक्कन टाकणारी ही आई ! तिला ते भीषण देखावे दिसत...सारे लोक हेटाळणी करीत आहेत. आणि हा केविलवाणा जीव हताशपणे मृत्यूची

## हि दो व्या व र

वाट पहात आहे. “आई, आई” म्हणून कानाला गोड लागणारी हांक ऐकूं यावयाच्या ऐवजीं, तिरस्कारानें दूर दूर पळणारे, वणवण हिंडणारे, तिचे पोरके अर्भक तिला दिसूं लागे. समाज व्याधासारखा त्या पाडसाच्या मार्गे लागलेला तिला दिसे. रक्कबंबाळ झालेले तं पाडस, आसन्याविना, मायेच्या पांखरेविना, मृत्यूच्या दाढेत शिरलेले तिला दिसे ! विचार ! विचार ! विचार ! त्यानें थकलेला मेंदू निश्चेतन होई. त्या भेसूर स्वप्रांतून ती किंचाळून जागी होई.

विराग सारे पहात होता. त्याची बुद्धि कुंठित झाली होती. तिची समजूत धालण्यांत अर्थ नव्हता. तिला पाहिजे तें तो तिला करू देत होता. तिला त्याचा तिरस्कार येई. तो तिच्या पासून दूर जाई. ती स्वतःला एकटी कोंडून घेई. स्वस्थ शांत पळून राही. तो कोंवळा जीव झोंपीं जाई. अचलेला त्या जीवाचा विसर पडे. स्वतःची शुद्ध येई “विराग, किती दुःख देतें आहें मी तुम्हाला ? किती छक चालविला आहे मी तुमचा ! मीच तुमचा आसरा घेतला. तो मीच कृतग्रपणे उघवस्त करू पहात आहें.” तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघकूऱ लागत. तें चिमणे पांखरू भिरी भिरी हिंडूं लागे. आईच्या दुःखाचा शोध करायला पाही. ती स्तिमित होई. त्या मुग्ध जीवाचें स्पंदन ऐकूं लागे. एकदां विरागची कीव, एकदां त्याची कीव ! स्वतःची कीव तिला येतच नव्हती.

अशाच हिंदोळ्यावर झोंके घेतां घेतां भोंवळून ती निस्तव्य पडली होती. विराग अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पहात होता. त्या

## हिं दो ल्या व र

कृश शरीराकडे पाहून त्याच्या डोळ्याला पाणी आले. तिने आपले निस्तेज डोळे उघडले. त्याच्या-विरागच्या डोळ्यांत पाणी !

तिला भडभडून आले. “विराग !”

“अचल, ज्यांवर ज्यांवर मी प्रेम केले त्यांची माझ्यापासून फारकत होत आली आहे !” त्याच्या ओठांवर आलेले शब्द माघारे फिरले !

“विराग, नाहीं. तुमचं कांहीं चुकलं नाहीं.”

“अचल, तुझांही चुकलं नाहीं. कशी खात्री करू ?”

“विराग, तुमचे-माझे-कोणाचे कांहीं चुकले नाहीं पण काय करू ? या देहकोषांत मुरलेले पिढ्यानुपि॒ढ्यांचे संस्कार मला गुदमरवून टाकीत आहेत.”

“त्यांतून वाहेर ये.”

“त्यासाठींच घडपडते आहें.”

“वाच्यावादल्यांतून झगडणं हेंच जीवित आहे.”







